

UNIVERSAL  
LIBRARY

**OU 192827**

UNIVERSAL  
LIBRARY











आदर्श वाङ्मय प्रकाशन : ७

मोपासाँच्या आणि गोष्टी  
इतर

विठ्ठल वामन हडप

आदर्श वाङ्मय प्रकाशन, पुणे न२

कादंबरीकार हडप यांचें  
आदर्श वाङ्मय प्रकाशन

दुलारी  
विभावरी  
वैकुंठीचा राणा  
जाळ्यांतील माझ्या  
आभास  
चिरंजीव  
लमलांछन  
मोपासांच्या व इतर गोष्टी

प्रथमावृत्ति जानेवारी : १९३७

किंमत एक रुपया

---

Printed by G. G. Diwakar, at Indira Press, 270 Sadashiv  
Peth, Poona 2; and Published by V. V. Hadap, at Adarsh  
Wangmaya Prakashan, 233 Sadashiv Peth, Poona 2.



## प्रास्ताविक

प्रख्यात फ्रेच लघुकथालेखक मोपासॉ यांच्या गोष्टी मी मराठीत प्रसिद्ध करणार असे जाहीर झाल्यापासून पुरोगामी विचारांच्या लोकांवी गौरवदर्शक पत्रे मला आलीं, तशीच काहीं सनातनी जनांची नापसतीचीही पत्रे आलीं. ती नापसती अशासाठी की, मोपासॉच्या गोष्टी म्हणजे अश्लीलतेचा खजिना असता त्या सनातन्यांनीं संपूर्ण मोपासॉ न वाचताच आपला गैरसमज करून घेतलेला दिसतो. आपल्या आघळ्या सनातनी गैरसमजाची चांगलीच झळ लावून घेण्याचा अग्रमान मला यापूर्वीं आम्रहाने मिळाला असल्याने व ती झळ पचवूनही मी आज समाजासमोर स्वतःच्या पायावर साहित्यक्षेत्रात उभा असल्याने तसल्या एकांगी सनातनी विरोधाचे मला आता काहीं वाटेनासे झालें आहे. अर्थात् वास्तवता, प्रामाण्य, औचित्य व उपयुक्तता ज्या वाङ्मयात असते तेच असली झळ पचवून व विझवून टिकू शकतें हे उघड आहे.

पासॉच्या लघुकथा-महासागरातही काहीं अक्राळ विक्राळ नक आहेत, तसेच 'कळच पोवळ्याचे खडक व मोत्याचे शिंपलेही आहेत. मी अशीं काहीं मोती-वळीं वेचून ती ह्या कथासंग्रहातून समाजासमोर ठेवलीं असल्याने सर्वानाच याचे कौतुक करावेसे वाटेल अशी मला दृढ आशा आहे.

ह्या कथासंग्रहात बहुसख्या मोपासॉच्या गोष्टींची असून बाकीच्या माझ्या आहेत. त्याविषयीं मीं कांहींच न बोलणे चांगलें. तथापि समाजांतील जीवनार्थ-कलहाचीं वास्तविक हृदयस्पर्शीं आन्दोलने व पडसाद बहुशः प्रत्येक गोष्टींत उमटलेले वाचकाना ऐकावयाला येतील अशी मला खात्री आहे.

यापुढील कथासंग्रहांत मी केकळ 'मोपासॉच्या गोष्टी' कसोशीनें निवडून यांचें रूपान्तर करून त्या प्रसिद्ध करणार आहे. तो संग्रहही लौकरच वाचकांच्या हातीं पडेल.

आदर्श वाङ्मय प्रकाशन, }  
पुणे २, ता. १०२, १३७. }

विठ्ठल वामन हडप

## कथानुक्रम

### भाग पहिला

अंजन	५
पातकी कोण ?	१६
एका वेळ्याची गोष्ट	२५
बायको त्याची; पण मुलें कुणार्ची ?	३३
सुकलेली माळ	४४

### भाग दुसरा

कृष्णकमळ	१
खुनी	१०
राक्षसीण ?	१८
कोंबडा आरवला !	२६
कवि आणि कुत्रा	३४
तो सुप्रसिद्ध चित्रकार कसा झाला ?	४०
आंधळा	५०
माझा फोटो	५७



## अंजन

सिनेमाहून माघारीं आल्यावर सपतराव आपले कपडे उतरुं लागले. तेवढ्यांत सुलक्षणा आंत आली ती थेट आरसे-कपाटापाशी गेली; व आरशांत आपलें रूप पाहून आपल्या विलासी चर्येला आणखी नीटनेटकेपणा आणू लागली. सपतरावांनीं पायांतील बूट उतरून ठेवतां ठेवतां आपल्या पत्नीच्या त्या ढगाकडे पाहिलें; तेव्हां अतःकरणाला मुगी चावल्यासारखा भास त्यांना झाला. चैन तर पडेना व मुगी तर सांपडेना; पत्नीच्या बाबतींत कांहीं बोलल्याखेरीज राहवेना व बोलण्याचा धीर तर होईना !

अखेर एकदांचा त्यांनीं आपल्या मनाचा धीर केला व सुलक्षणेला म्हटलें, “ आज तुझ्या उच्छृंखलपणाला जणुं पौर्णिमेची भरती आली होती. ”

सुलक्षणेनें क्षणभर स्मितहास्यपूर्वक केंस सांवरीत एकवार तिरप्या नजरेने आपल्या पतीकडे पाहिले. त्या पाहण्यांत पश्चात्तापाची छटादेखील नसून विजयोन्मादाची गोड पण झगझगीत लकेर होती.

नेसलेलें रेशमी तलम पातळ सोडून आपल्या नेहमींच्या संवईप्रमाणें रात्रीचे शुभ्र तलम पातळ पेहेरीत सुलक्षणा म्हणाली, “ रसिकपणाला व खेळकरपणाला तुम्ही जर उच्छृंखलपणा म्हणणार असाल तर मग बोलणेंच खुटलें. ”

“ त्यामुळे मला खालीं पाहण्याची वेळ आली. ” सपतराव भुंवया चढवीत नापसंतीच्या नजरेनें पहात म्हणाले.

“ हा नेपथ्यपाठ तुम्ही मला देत आहां काय ? ” सुलक्षणेनें नवव्यावर तिरस्कारपूर्वक भुंवया रोखीत अंगांतला पोलका काढतां काढतां विचारलें, “ माझ्या वर्तनावर तुम्हाला टीका करायची आहे काय ? ”

“ तसेंच केवळ नव्हे; पण मनोहर तुझ्याशीं इतक्या घसणीनें बोलत चालत होता, ते सर्व सभ्यतेची मर्यादा सोडून चालले होते. तसला चवः चालपणा जेथल्या तेथे थांबवावा असेहि एकदा माझ्या मनांत आले होते. ”

“ कां ? कां ? असे का ? तुमच्या डोक्यांत असले नामर्दपणाचे विचार घोळण्याचें कारण काय बरे ? मला वाटते, गेल्या एका वर्षापासून तुम्ही स्त्रीपुरुषांच्या वर्तणुकीच्या बाबतींत आपले विचार बदलले असावेत. एका वर्षापूर्वीं माझ्याशीं कोणता तरुण घसणीने वागतो व कोणता वागत नाही याचा विचारहि कधीं तुमच्या डोक्यांत घोळत नसे. आतां वेळच आली म्हणून आठवण देत्ये मी,—तुम्ही एका प्रिय पात्राच्या प्रेमपाशांत सांपडला आहां व तिच्यावर तुमचे जीवश्च कठश्च प्रेम आहे असे मला कळल्यावर मी तुम्हाला त्याचा जाब विचारला नव्हता का ? मी काही तेव्हा पुराव्याखेरीज बोलत नव्हत्ये. तुमच्या तेव्हाच्या वर्तणुकीने मला खरोखरच अत्यंत दुःख होत असे. तेव्हा तुम्हीं मला काय उत्तर दिले त्याची आठवण करा बरे ! आठवते का ? दोन बुद्धिमान व एक सुजाण स्त्रीपुरुषातील लग्नसंबंध हा निव्वळ भागीदारीचा असतो; एक सोईस्कर सामाजिक बंधन याखेरीज लग्नाचे कांहींच महत्त्व नाही, नैतिकदृष्ट्या लग्नाचा कोणी विचारहि करण्याच कारण नाही, असे सांगून मला माझ्या मज्जेप्रमाणे वागायला मोकळीक आहे असे तुम्हीच म्हणालां होतां ना ? तुम्ही आणखी असेहि म्हणाला होता कीं आपली ती मैत्रीण माझ्यापेक्षा जास्त मोहक, जास्त सुंदर व शालीन होती. अर्थात् हे सर्व तुम्ही अगदीं खरे खरे बोललां, माझ्या मनाची व मतांची पर्वा करण्याची आवश्यकता तुम्हांला भासली नाही, हे सर्व निसर्गाला धरूनच झाले असे मी म्हणते. पण मी आता त्या तुमच्या बोलाचा यथावत् अर्थ ध्यानीं घेऊन वागल्ये तर ती माझी चूक का ? ”

क्षणभर उसत घेऊन ती म्हणाली, “ त्याच वेळीं आम्हीं एकाच घराने पण एकमेकांपासून विभक्त राहण्याचे ठरविले होते. तेव्हां आपल्याला ए-मूल झाले असल्याने जगाच्या तोडाला हात लावण्यासाठीं तरी आम्हांस उघड उघड विभक्त राहता येणे शक्य नव्हते. तथापि तुम्हीच तेव्हां आपलें प्रेमचेष्टाचें समर्थन करण्यासाठीं मला सांगितले होते कीं—मी स्वतःच

खादा प्रियकर शोधून काढून त्याच्याशी सुखांत काळ घालविला तरी आपली त्याला कांहीं हरकत नव्हती. त्या माझ्या विवाहबाह्य प्रेमसंबंधाचा अंभ्राटा होऊं नये एवढी खबरदारी फक्त मी घ्यावी, असे तुम्ही मला सांगितले होते. अशा परिस्थितीत बायका किती चतुराईने वागू शकतात याचे रसाळ वर्णनहि तुम्ही तेव्हां माझ्याशी केले होते. आठवा पाहू तो काळ ! रमा तेव्हा आपला जीव की प्राण होऊन बसली होती. इतकी की, पति-पत्नी या नात्याने निसर्गतः सुखाची घटका उपभोगावी असे माझ्या मनांत आले व मी आपल्याला एखादी रात्र तरी घरी रहा असे सांगितलें, अथवा बरोबर सिनेमाला, नाटकाला—निदान फिरायला जाऊ असं मी आशेला येऊन म्हणाले तर तुम्ही नापसती दर्शवावी. तुमच्या सुखांत मी मीठ कालवीत आहे असे तुम्हांला वाटावें. परंतु तेव्हापासून पुढें आपण अगदी सुखात एकाच घरात खरोखर विभक्त परंतु जगाला दिसायला एकत्र अशी राहिलो नाही का ? गोष्ट खरी आहे; समाजात जाताना आपण पति-पत्नी या नात्यान जातो. परंतु घरांत ? घरात कोणाचा कोणाशी कांहीं सबंध अथवा एकमेकांविषयीं मत्सर बाळगण्याचं खरोखर काहीं कारण आहे का ? अस असता अलीकडे गेल्या एकदोन महिन्यांपासून मी पाहतो आहे, तुम्ही माझ्याकडे मत्सरबुद्धीने पाहू लागलां आहां, याचा अर्थ काय हेच मला कळत नाही ! ”

“ मी तुझ्याकडे मत्सरबुद्धीने पाहत नाही वेडे ! पण मला एवढेंच भय वाटते कीं तूं तरुण व भावनाप्रधान आहेस; समाजांत तुझ्या वागणुकीमुळे भलतेच गैरसमज उत्पन्न व्हायचे ! ”

“ मला हसावें कीं रडावें हेंच कळत नाही या तुमच्या बोलण्यावर. ही कसोटी कोणीं तुमच्या वर्तनाला लावली तर त्या कसोटीस आपलें वर्तन कितपत उतरेल याचा अगोदर विचार करा. असलें पोकळ दांभिक पांडित्य तुम्हीं माझ्यासमोर करायलाच नको होतं. ”

“ ह, अशी हंशावारी नेण्यासारखी ही गोष्ट नाही सुलक्षणे. तुझा पति इणून नव्हे, तर जिव्हाळ्याचा मित्र या नात्यानें मी हें बोलत आहे. माझ्या जाबतीत तूं केलेल्या विधानांविषयीं बोलायचें तर तीं अतिशयोक्तीचीं आहेत. ”

“ नाही; मुळींच नाही. तुमचा रंभेच्या ठायीं जडलेला लोभ मला जेव्हां आढळून आला, आणि तुम्हीहि माझ्यापार्शीं तें कबूल केले, तेव्हां मी असे गृहीत धरले कीं तुम्ही मलादेखील तुमच्याप्रमाणेच वागायला मोकळीक द्यायला अर्थातच तयार आहां !”

“ माझे जरा ऐकून घे—”

“ असा मध्येच मला अडथळा करूं नका. तुम्ही बोलत असताना मीं तुम्हांला असा अडथळा केला का ? अजून मला माझ्या मनाजोगा प्रियकर मिळालेला नाही; मी त्याच्या शोधात मात्र आहे. मला त्याची फार आवश्यकताहि आहे. प्रश्न इतकाच आहे कीं तो प्रियकर तुमच्यापेक्षा जास्त मनोवेषक असला पाहिजे. मी काय म्हणत्यें ऐका ! मी तुमचा ह। गौरव करीत आहे; पण तो तुम्हाला रुचत असल्याचे तुमच्या चर्येवरून दिसत नाही.”

“ असली थट्टा करण्याची ही वेळ खास नव्हे. ”

“ पण मी ही थट्टा करीतच नाहीं मुळीं. मी अगदीं मनापासून बोलतये आहे. एका वर्षापूर्वीं तुम्ही काय बोलला ते मला अक्षरशः आज आठवते आहे. आतां फक्त माझ्या मनाजोगी सधि येण्याचा अवकाश आहे. ती आली, कीं मग तुम्हाला आवडो अथवा न आवडो, मी—मी माझ्या नव्या प्रियकराची व्हायला कमी करणार नाहीं ! मी तें सारे तुमच्या ध्यानीं न येता करीन. मला माहीत आहे; किती तरी बायका अशाच वागतात. ”

“ आपल्या स्त्री-जातीची अशी निंदा तूं कोणत्या आधारावर करतेस ?”

“ कोणत्या आधारावर करत्ये ? महाशय, आपला नवरा आपल्या वर्तनाविषयीं मुळींच सशय घेत नाहीं असे रंभेनें हसत हंसत तुम्हाला सांगितले, तेव्हां मनापासून हंसणारे तुम्हीच ना ? ”

“ ते असेना कां ? पण केवळ तेवढ्यावरून असे हंसणे तुला शोभत नाहीं. ”

“ बरोबर आहे; रंभेच्या पतीवर प्रसंग होता तेव्हां तुम्हीं तसल्या गोष्टींनीं स्वतःची करमणूक करून घेतली. पण स्वतः तुमच्यावर बाजू आली तेव्हां मात्र अशी टगळमंगळ काय ? वाः ! काय विचित्र माणूस आहां तुम्ही ! परंतु असल्या गोष्टी बोलून वाचा विटाळ करण्याची माझी इच्छा

नाहीं. मीं केवळ तुमच्या मनाची तेवढी तयारी आहे कीं नाही हेंच पाहिले— ”

“ मनाची तयारी ? ती कशाबद्दल ? ”

“ मनाची तयारी स्वतःला फसवून घेण्याची. जेव्हां मनुष्याला अशा गोष्टी ऐकून राग येतो, तेव्हां त्या गोष्टी सहन करण्याची त्याच्या मनाची तयारी नाहीं असे समजावे. माझी अशी अटकळ होती कीं दोन महिन्यांच्या आत अशी फसगत झालेल्या एका नवऱ्याची गोष्ट तुम्हांला मी सागावी आणि ती ऐकून तुम्ही पोट धरून हसावे. विशेषतः स्वतः तुमच्यावर तसा प्रसंग आल्यावर तुम्हाला काय वाटते हे पहाण्यात खरी मौज आहे. ”

“ खरोखर, आज तू अगदीं एखाद्या माथेफिरूसारखी बेपर्वाईने वागत आहेस, अशा स्थितींत तुला मी यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. ”

“ खरे आहे. माझ्या स्वभावात तितका बदल झाला आहे, व तो प्रशसनीय नाही हेहि खरे. पण तो अपराध माझा नसून तो तुमचा आहे. ”

“ ते राहू दे लाडके ! आपण यापेक्षा जबाबदारी ओळखून आतां बोलाले व वागावे हे चागले. माझी तुला अशी विनंति आहे कीं वृंदावनांशीं तू यापुढे तरी इतकी घसण ठेवू नकोस. ”

“ तुम्हांला आमचा मत्सर वाटतो; मी ओळखते. ”

“ नाहीं—नाहीं; पण मी स्वतःला समाजांत थट्टेचा विषय करून घेऊ इच्छित नाहीं. यापुढे जर वृंदावनाने आजच्याप्रमाणे लाघवी नजरेने तुझ्याकडे पाहताना अथवा लाघवी भाषेत तुझ्याशी बोलताना मीं पाहिले तर त्याला तिथल्या तिथे लाथेवाली तुडवायला कमी करणार नाहीं. ”

“ तुमचे माझ्यावर प्रेम असेल तर हे शक्य तरी आहे का ? ”

“ कां ? शक्य कां नाहीं ? खरोखर, तशी वेळ आली तर मी असला कोणताहि कडक उपाय योजायला कमी करणार नाहीं. ”

“ ठीक आहे. मी तुमची याबद्दल फार आभारी आहे. परंतु मला सांगायला वाईट वाटते कीं माझे तुमच्यावर मुळीच प्रेम नाहीं. ”

सपतराव लगेच खुर्चीवरून उठले, व तेथल्या तेथे एकदोन येरझारा

घातल्यावर सुलक्षणेपार्शी जाऊन त्यानीं तिचें उभ्या उभ्या चुबन घेतलें. ती तिडकेसरशी बाजूला सरकून तीक्ष्ण दृष्टीने त्याच्याकडे पाहात म्हणाली, “ तुमच्याने असे धाडस करवले तरी कसे ? ध्यानीं आणा, तुमचा व माझा आता कोणत्याच प्रकारचा संबंध नाही. आपण एकमेकाना अगदीं परकीं आहो. ”

“ कृपा करून आता आणखी महामायेसारखा थैमान घालू नकोस. आज तू मला इतकी सुंदर दिसतेस, कीं तुला पाहताच माझ मन—”

“ तर मग माझ्यात आज फारच आश्चर्यकारक सुधारणा झाली असली पाहिजे. ”

“ तूं आज निःसशय मोहक दिसतेस. तुझे हात व तुझे बाहु किती सुंदर दिसतात ! तुझी कातडीहि किती मृदु—”

“ वृदावनाना मी खात्रीने रमवू व नादी लावू शकेन ना ? ”

“ किती क्षुद्र मनाची आहेस तू ! बाकी तुझ्यासारखी मोहक स्त्री मीं साऱ्या जन्मात दुसरी पाहिली नाही. ”

“ अलीकडे तुमची उपासमार होत असावी. ”

“ म्हणजे काय ? ”

“ नाही, म्हटलें—अलीकडे तुमची फार उपासमार होत असावी ! ”

“ याचा अर्थ काय ? ”

“ मी म्हणत्ये तोच त्याचा अर्थ. गेल्या कांहीं दिवसात तुम्हांला उपास घडले असावेत; त्यामुळे भुकेने व्याकुळ झालेल्या विश्वामित्रासारखी तुमची अवस्था झाली असावी. मनुष्याला एरव्हीं जे अन्न कदाबसे वाटते तेच भुकेल्या वेळीं मिष्टान्नाप्रमाणे रुचकर लागते. मी कदाबनाचे ताट आहे. तथापि आज भुकेच्या वेळीं ह्या अन्नाचे सेवन करण्याची इच्छा तुम्हाला झाली आहे ! ”

“ सुलक्षणे ! असलीं मर्मभेदक बोलणी बोलायला तुला कुणीं शिकवले ? ”

“ तुम्ही ! माझ्या माहितीप्रमाण तुमच्या आजवर चार प्रियतमा होऊन गेल्या —नदी, पादरपेशाच्या सभ्य स्त्रिया, स्वच्छंदी स्त्रिया, वारांगना—अशा स्थितींत मी तुमच्या आजच्या लाघवाचा उपासमारीपेशां निराळा अर्थ लावू तरी कसा ? ”



“ तूं मला बेदरकार म्हण, पशुवृत्तीचा म्हण; पण आज मी दुसऱ्या-  
बदां तुझ्या प्रेमपाशांत गुरफटत आहे. ”

“ वा: ! एकूण तुम्ही..... ”

“ अगदीं बरोबर ! ”

“ आजच्या रात्री ? ”

“ होय, लाडके ! ”

“ ही पुन्हा तुम्हीं आत्मवचना चालविली आहे. असे उपयोगी नाही. आपण जरा शान्त चित्ताने विचार करू. आपण एकमेकांना परकीं अशीं स्त्री-पुरुषे आहो, नाही का ? मी तुमची पत्नी आहे हें खरे; पण मी स्वतंत्र आहे. मीं माझ्या प्रेमाचे धनीपण दुसऱ्या कोणाला तरी देण्याचे ठरविले होते. परंतु आता तुम्ही इतके म्हणता त्या अर्थीं तुमचा माझ्यावरचा पहिला हक्क मी कबूल करतय. पण तो एका अटीवर. तुमच्याकडूनहि मला त्याचा नाण्यात मोबदला मिळाला पाहिजे ! ”

“ तूं काय म्हणतेस ते मला समजले नाही. ”

“ मी आणखी जरा स्पष्ट बोलत्ये. तुमच्या प्रियतमेइतकी मी सुदर आहे का ? ”

“ तिच्यापेक्षां हजार पर्तिनीं तू सुदर आहेस ! ”

“ सर्वांगसुदर अशा स्त्रीपेक्षाहि सुदर ? ”

“ होय. एकदा नव्हे, हजारदां ! ”

“ तीन महिन्यात तिच्यासाठीं तुम्हाला किती क्षीज सोसावी लागली ? ”

“ याचा अर्थ तरी काय ? खरेच, मला सांग तरी एकदा ! ”

“ माझ्या विचारण्याचा अर्थ असा कीं, तुम्ही तुमच्या सुदरांतल्या सुदर व महागातल्या महाग प्रियतमेसाठीं दागदागिने, कपडालत्ता, नाटक-सिनेमा वगैरे निमित्तांनीं तीन महिन्यात किती पैसा खर्च केला ? ”

“ ते मला कसे सांगता येणार ? ”

“ का बरे ? सागतां आले पाहिजे. समजा, दरमहा सरसकट एक हजार रुपये सर्व मिळून ? ”

“ होय. अदाज तेवढा खर्च झाला असेल. ”

“ तर मग माझ्या जिवाच्या जिवलगा ! मला एक हजार रुपये द्या, म्हणजे आजच्या रात्रीपासून एक महिनाभर मी तुमची आहे. ”

“ सुलक्षणा ! तुझे डोकेबिके फिरले आहे काय ? ”

“ तसे कांहीं नाही. पण तुमची तशी कल्पना असेल तर असो. आतां मला झोपायला जाऊं द्या. ” असे म्हणून सुलक्षणा त्याच पावलीं आपल्या विश्रान्तिमदिरांत गेली. दरवाजा उघडाच राहिला, त्यामुळे आंतील सुगंध बाहेरहि दरवळू लागला. सुगंधाला नागदेखील भुलतो, मग सपतराव तर काय मनुष्य ! तो आर्षीच सुलक्षणेच्या ठायी आसक्त झालेला, तशात तिच्या विरोधाने त्याची उत्सुकता अधिकच वाढील लागलेली. पुष्पलतेकडे मोहने जाणाऱ्या नागासारखा तो सुलक्षणेच्या विश्रान्तिमदिराच्या दरवाजांत जाऊन उभा राहिला.

“ इथे किती मधुर सुगंध येतो आहे ! ” ओघानेच सपतरावाच्या मुखावाटे उद्गार निघाले.

“ तुम्हांला तसे वाटते का ? मी नेहमी ‘ अगरू ’ वापरत्ये. त्याखेरीज दुसरा सेट कधीच वापरीत नाही. ”

“ मी नेहमी महिंद्रकर ब्रदर्सकडील कपडेच घेऊन वापरतो, त्यांतलाच तुम्हा हा निर्धार दिसतो. बाकी तयार कपड्यात हिंदुस्थानांतील हिंदी व्यापारी महिंद्रकर, तसा— ”

“ हो ! तसाच माझा अगरू आहे. तुम्हांला तो आवडला ना ? ”

“ किती आवडला म्हणून सागू ! ”

“ बरें; आता कृपा करून झोपायला जा ना एकदांचे ! मला झोप येते आहे. ”

“ सुलक्षणा ! ”

“ तुम्ही जाण्याची कृपा करणार नाही का ? ”

जाण्याचे बाजूलाच राहिले; सपतराव उलट आंत गेला व तेथल्या एका कोंचावर आरामशीर बसला.

सुलक्षणा तें पाहून म्हणाली, “ तुम्ही जात नाहीं अ ? बरे आहे तर. ” तिनें अधिक कांहीं न बोलता अगांतील अगदी अगाबरोबरची फिर-



“ हिडीस ? हिडीस का म्हणून ? आम्ही परकीं माणसें नाहीं का ? माझ्यावर तुमचे प्रेम आहे असे तुम्ही म्हणता, फार चांगले आहे. मी अगोदरपासूनच तुमची पत्नी असल्याने तुम्ही माझ्याशीं लग्न करू शकत नाहीं; त्या अर्थी मला विकत घ्या. इतर स्त्रियांना तुम्ही विकत घेतले नाहीं का ? ते पैसे बेजबाबदारपणे उधळून टाकणाऱ्या दुसऱ्या एखाद्या स्त्रीला देण्यापेक्षा मला देणे अधिक चांगले नाहीं का ? स्वतःच्या लग्नाच्या बायकोला विकत घेण्यासारखी हृदयगम कल्पना दुसरी कोणतीहि नसेल ! तुमच्यासारख्या चतुर व बुद्धिवान् माणसाच्या ध्यानीं यातील मौज तेव्हाच येईल, मनुष्याला एखाद्या वस्तूसाठीं भरमसाट आर्थिक मोल द्यावे लागल्याखेरीज त्याला त्या वस्तूविषयीं प्रेम वाटत नाही. तुम्ही असे केल्याने आपल्या पतिपत्नीप्रेमात नवजीवन ओतल्यासारखे होईल. तुमच्या बेकायदेशीर प्रेमसंबंधाशीं याची तुलना करून पहा बरे, हें किती हृदयगम दिसते ते ! मी बरोबर नाहीं का ? ”

संपतराव क्षणभर गोघळल्यासारखा झाला, त्याला अमळ रागहि आला, लगेच त्याने आपल्या खिशांत हात घालून हजाराहजारांच्या दोन नोटा काढल्या व सुलक्षणेपुढे ठेवून म्हटलें, “ हे घे एक हजारएवजीं दोन हजार रुपये. पण ए सुता ! एवढे मात्र ध्यानीं ठेव— ”

“ काय ? ”

“ असली भलती चटक स्वतःला लावून घेऊ नकोस. ”

“ का ? ”

“ तू वेश्या आहेस का ? ”

“ म्हणजे तुम्ही वेश्येला लग्नाच्या बायकोपेक्षां थोर मानतां असाच ना याचा अर्थ ? मला सागा, वेश्येला तुम्ही मोल कां देतां ? मोलाची ती वाटले म्हणून ना ? आणि बायको मात्र तुम्हांला फुकटची वाटते नाहीं का ? ”

“ पुन्हां तेच ! तू लग्नाचीं बायको असून वेश्येची स्वतःशीं बरोबरी करतेस ? लग्नाच्या बायकोला पतीचें नांव धारण करण्याचा, समाजांतपतीच्या बरोबरीने मान्यता मिळविण्याचा अधिकार आहे; म्हणूनच त्यांना समाजांत मान आहे. — ”

“ पण लग्नाच्या बायकांना मान देणारा समाज हा तुमच्यासारख्याच पुरुषांचा ना, की जे पुरुष घरातल्या लग्नाच्या बायकांना पायपुसण्याप्रमाणे लेखून वेश्याच्या व बिनलग्नाच्या स्त्रियाच्या चरणीं मात्र अलोट पैसे ओतून वर लोटागण घेतात ? मग मला सागा, प्रतिष्ठित समाज जर तुमच्यासारख्या लोकाचाच, तर त्याच्यापार्शीं म्हणजे समाजात खरा मान लग्नाच्या बायकापेक्षा बिनलग्नाच्या बायकांना व वेश्यानाच नाही का ? आता स्पष्टच विचारत्ये, मानमान्यतेची धूळ तुम्ही पुरुष आम्हा स्त्रियांच्या डोळ्यात फेकून आम्हाला आपल्या कायमच्या गुलाम करून ठेवू पाहता. पण असली पोळ मानमान्यता काय जाळायची आहे ? मला लग्नाच्या बायकोला आपल्याच भाषेने एवढी मान्यता असती, तर मला दूर लोटून वेश्येच्या भजनीं लागणे तुम्हाला कां रुचले असते ? तुमच्याच वर्तनाने सिद्ध झाले आहे की लग्नाच्या बायकोची किंमत वेश्येपेक्षा कमी आहे. ती समाजाच्या मर्यादा साभाळून शक्य तितकी स्वतःची किंमत वाढवून घेण्यासाठीच मी ही नवी अट घातली आहे. ती तुम्ही पाळलीच पाहिजे. ”

“ ती कशी काय पाळायची ? ”

ती मनापासून हसत म्हणाली, “ एक हजार रुपये प्रत्येक महिन्याला मिळाले पाहिजेत. नाहीपेक्षा मी तुम्हाला तुमच्या सिनेमानर्टांकडे पाठवून देईन. माझ्याठायीं समाधानवृत्तीने राहण्याची तुमची इच्छा असली तर मी आणखी मागेन ! ”

## पातकी कोण ?

“ उल्ला ! खाऊ उल्ला ! ”

तो वसतऋतूतील ताज्या पालवीसारखा कोंवळा, चैत्रवैशाखांतील पौर्णिमेच्या चांदण्यासारखा शीतळ, पण अनेकांचीं मने आपणाकडे एकदम खेचून घेणारा बोंबडा बाळभावाज माझ्या कार्नी पडला मात्र; आणि मी लगेच हातांतील पुस्तक मिटतां मिटतां त्या अनुरोधाने डावीकडे पाहिले.

तो आवाज एका लहान—सुमारे तीन वर्षांच्या बालिकेचा होता. मी बोरीबंदरावर गाडोंत बसलो, तेव्हापासून मी वाचनात इतका गढून गेलों होतो की, माझ्यापूर्वी त्या डब्यात कोणकोण माणसे होतों व माझ्यानंतर कोण कोण आलीं, याची मला दाद नव्हती. माझ्या बाकांवर डाव्या बाजूला कोणीतरी एक उतारू येऊन बसला, एवढे मला आभासाने व नंतर स्पर्शानें कळलें. पण तो मनुष्य कोण आहे, हे वर मान करून पाहण्याची इच्छा मात्र मला झाली नाही. फार काय, गाडी बोरीबंदरावरून धाडू धाडू धांवत केव्हां सुटली व भायखळ्यावर केव्हां येऊन उभी राहिली हे देखील माझ्या ध्यानीं आले नाही. इतकी माझी वाचनात तद्री लागली होती.

पण इतक्या खडखडाटाने व गलबलाटानेहि ज्या तद्रीचा भंग झाला नाही; तिचा भंग त्या कोंवळ्या पांखराच्या कोंवळ्या किलकिलाटानें झाला. त्या लेकराच्या बोंबड्या बोलानीं मला भानावर आणलें. आणि आश्चर्य हे कीं, एरव्हीं मी जो असा अकस्मात् एकांताचा भंग झाल्यामुळे स्वतःवर व सभोंवारच्या जगावरही चिडावयाचा तो—पहाटेला शोंप पूर्ण झाल्यावर आपण प्रफुल्ल वृत्तीने जागे होत नाही का ?—तितक्या प्रसन्न वृत्तीने त्या बालिकेकडे पाहूं लागलो.

लहान मुलें परमेश्वराचे अवतार होत असे देवभोळे लोक म्हणतात वें

खोटे नव्हे. माझा जरी परमेश्वरावर भरंवसा नाही, तरी अशा सुंदर बाळांचे कौतुक मला कसे वाटणार नाही ?

बागेत हिरव्या चाफ्याचें एकच फूल ताटव्यावर फुलले असले तरी त्याचा सुवास बागभर दरवळत असतो व कैकाच्या चित्ताला सुखावतो, तसे त्या डब्यातले सर्व लोक माझ्याप्रमाणेच त्या बालिकेकडे पाहात होते, तिच्या बाळलीला पाहून आनंदित होत होते.

मीही ते फूल पाहिले, त्याप्रमाणेच ज्या वेलीवर ते फूल फुललें होते ती वेलही पाहिली व ती वेल ज्या वृक्षावर आधारली होती तो वृक्षही पाहिला. त्या मुलीची आई मुलीसमोर बाकावर बसली होती, व त्याचा आधार एक तरुण गाडीच्या खिडकीला धरून प्रॅटफॉर्मवर उभा राहून त्या मुलीशीं बोबड्या भाषेत काहींतरी बोलत होता. मुलीची आई पाहिली, ती सुमारे अठरा एकोणीस वर्षांची तरुण स्त्री होती. वर्णाने निमगोरी, चर्भेने हसतमुख व एकशिवडी अगकाठीची ती होती. ती सुंदर काहीं फारशी नव्हती; नाकाडोळ्यानी नीटस होती इतकेच, पण शेंदुराच्या शंदरी रंगाच्या सौंदर्यापेक्षा कस्तूरीचा कृष्णवर्णी कुरूपपणा देखील आपणाला मानवतो—आवडतो तो का ? सौगंधिक पावित्र्य कस्तूरीच्या ठायी असते म्हणूनच ना ?

झाले तर, त्या तरुण स्त्रीच्या नीटस रूपात कस्तूरीची पवित्र मोहकता होती.

खिडकीला आधारून उभा असलेला त्या वेलीचा आधारदेखील वेलीला व फुलाला शोभण्याजोगा होता. त्या मायलेकींचा तो कोण हे जरी मला माहीत नव्हते, तरी त्याने त्या मायलेकींवर धरलेली मायेची पाखरछाया मला दिसली. त्या मुलीचा तोडवळा जरी आईसारखा बहुताशी होता, तरी ती त्याच गृहस्थाची मुलगी असावी, हे कोणालाही रुपसादृश्यावरून व तारतम्यज्ञानावरूनही ओळखता येण्याजोगे होते.

त्या मुलीची व तिच्या आईची वेशभूषा, त्या गृहस्थाचा पेहराव, वगैरे-बरून ते एक मध्यम स्थितीतील कुटुंब असावे हे मी ताडले. ती मुलगी आईसमोरच बाकावर एका वयस्क व मोलकरणीसारखी दिसणाऱ्या स्त्रीच्या माडीवर बसली होती. गाडीबाहेर खिडकीच्या शेजारी त्या गृहस्थाच्या मागे पाच सहा गिरणीमजूर व त्यातल्याच एकदोन बायका उभ्या होत्या. ती

बाहेरची सारी मंडळी अर्थातच त्या कुटुंबाची शेजारी असावी; व ती त्या मायलेकींना पोचविण्यासाठी आली असावी.

मी कितीतरी वेळा टक लावून तें दृश्य पाहात होतो. एका सरांत ऑवलेल्या तीन मोत्यासारखे ते लहानसे कुटुंब मला दिसत होते. बालिका त्या दुसऱ्या बाईच्या माडीवर बसून डब्यातील सभोवारचा देखावा पहात होती. तिची आई मधून मधून मुलीकडे आणि त्या गृहस्थाकडे पाही, व लज्जाविनयसंपन्न आर्यमाहिलेला शोभण्याजोगे स्मित मधून मधून करी.

“ बाबा ! नीट जा बरे का ? रडू नकोस.” तो गृहस्थ मुलीला म्हणाला. तें त्या मुलीचें लाडके टोपणनाव असावे.

पण मुलीचे लक्ष्य तिकडे कुठे होतें ! ती डब्यांत सभोवार पाहात होती.

“ सुशे ! तुला कोण हांक मारतंय पहा ! ” मुलीला सांभाळणारी वयस्क बाई मुलीच्या हनुवटीखाली हात देऊन तिचे मुख वर करून तिच्याकडे पाहात हसत हसत म्हणाली.

तरीही सुशी आपल्यातच दंग ! परक्याशीं परकेपण व नातेवाईकांकडे ओढा, धसला व्यवहारचातुर्याचा दुजा भाव शहाण्यासुरत्या मोठ्या माणसाना होय. निर्घ्याज बालकाना त्याचें काय होय ? बरे; सुशी सभोवारच्या अमुक एकाच गोष्टीकडे टक लावून पाहात होती असेही नाही. माणसाची सभोवार पुष्कळच गर्दी होती. त्यात कितीएक नीटनेटके पुरुष व तशाच काहीं स्त्रिया होत्या, कुरूप माणसेही होती, तरणीं होती तशींच म्हातारीही होती, झकपक कपडे केलेलीं काहीं होती तशींच मळकट कपड्याचीं व कळकट चेहऱ्याचींही होती. बरेचसे लोक सभोवतालच्या साँदर्याकडे तेवढे पाहात होते. त्यापैकीं अनेकांच्या—अर्थात् पुरुषांच्या नजरा त्या प्रेमळ मायलेकरावर—कीं सुशीच्या आईवर नकळे—खिळलेल्या होत्या. पण सुशीसमोर एक मळकट कपडे पेंहेरेलेली दिसणारी पिंजारलेल्या केंसाची गरीब म्हातारी उभी होती, ती सुशीकडे व सुशी तिच्याकडे मधून मधून टक लावून पाहात होती. सभोवारचे लोक त्या म्हातारीचा तिरस्कार करीत होते.

एकजण म्हणाला, “ ए म्हातारे ! इथें जागा नाही. दुसऱ्या डब्यांत जा.”

दुसरा म्हणाला, “ बायकांच्या डब्यांत जागा आहे. तिकडे जा.”



तिसरा म्हणाला, “ ह्या भिकाऱ्यांनीं अगदीं भंडावून सोडलें आहे बुवा ! ”

जवळपासचे लोक म्हातारीकडे पाहून नाक मुरडून अगावर शहारे उठव्यासारखे करीत; येणारे जाणारे लोक तिचा आपणाला स्पर्श होऊ नये म्हणून दरडावून तिला बाजूला व्हावयाला सांगत, व अगदीं अग चोरून जात येत. म्हातारी उभी होती, तिच्या शेजारचा एक बांक तीन माणसाचा होता. त्या बांकावर एक तरुण व एक तरुणी अशा दोघें बसलीं होती. पण तिसऱ्या जागेवर त्यांनीं आपली वळकटी ठेवली होती, ती काढून त्यांनीं म्हातारीला जागा कांहीं करून दिली नाहीं.

बिचारी अनाथ अपग म्हातारी ती ! म्हणूनच ती सारी गैरसोय व उपहास निरुपायाच्या शांतपणाने सहन करीत होती. तिचा तिटकारा न करणारी अशी एकटी लहानगी सुशीच काय ती तिला त्या व्यायर्शी माणसाच्या डब्यांत आढळली म्हणून कां काय, ती सुशीकडे एकटीकडे पाहून हसत होती. सुशीदेखील तिच्याकडेच पाहून हसत खिदळत पाखरासारखी बोंबडी किलंबल करीत होती.

सुशीची आई तेव्हा का नकळे, किंचित् गोधळत्यासारखी झाली होती.

— २ —

इतक्यांत गाडी सुटण्याची शीळ झाली.

सुशीच्या आईने खिडकींत उभा असलेल्या गृहस्थाकडे पाहिलें. पोंचबायला आलेले लोक अखेरचा निरोप घेऊ लागले.

“ बाबा ! नीट सांभाळून जा हां ! ” तो गृहस्थ सुशीला म्हणाला. सुशीनें त्याच्याकडे पाहिलेही नाहीं. ती म्हातारीशीं हसण्याखिदळण्यांत दग होती.

“ सुशे ! बाबा काय म्हणतात ऐकलेंस का ? ” सुशीला सांभाळणाऱ्या बाईनें सुशीचें तोंड त्या गृहस्थाकडे वळवून हातानें खुणावले. सुशीनें नुसतें तिकडे पाहिलें.

गाडी सुटली. तो गृहस्थ त्या बाईला म्हणाला, “ धोंडूबाई, यांना नीट सांभाळून न्या बरें ! अगोदर सुशीला तिच्या आजोळीं पोचवा आणि मग घरीं जा, ”

“ त्याची काळजी नको. तुम्हांला ” धोंडूबाई म्हणाली.

गाडीचा वेग वाढू लागला. तो गृहस्थ जागीच उभा राहून धांवत्या गाडीतील सुशीकडे पाहून हातरुमाल उडवीत होता त्या हातरुमालात त्या तरुणीसाठीदेखील जिव्हाळ्याचा सबध होता. पण विनयामुळे तिने त्याच्याकडे नसते एकवार ओझरते पाहिले, व तो तिच्याशी बोलू शकला नाही तरी सुद्धा तो दाटल्या डोळ्यांनी गाडी स्टेशनाबाहेर जाईतो त्या मायलेकरांकडे पहात होता.

हां हा म्हणतां गाडी स्टेशनाबाहेर गेली तीन सरी मोत्यांचा कठा तुटून एक सर मोर्ती गळून पडल्याचा भास मला झाला.

“ माणसे जरा कुठे दूर जायला लागली म्हणजे याचे डोळे नेहमी असे पाण्याने भरून येतात. ” धोंडूबाई त्या तरुणीकडे पाहून म्हणाली.

ती तरुणी क्षणभर हमली. पण दुसऱ्याच क्षणाला तिने पदर डोळ्यांना लावला. सुमारे एका मिनिटानंतर तिने पदराने डोळे पुसून हसत हसत सुशीला हाक मारून जवळ घेतले.

मायलेकी वत्मःतने हयू खेळू लागल्या. गाडी वेगाने चाललीच होती. म्हातारी जागीच उभी होती.

×

×

×

दादर स्टेशन येताच गाडी थांबली. भिकारीण उतरली. ती तरुण स्त्री बसली होती, तिच्या मागचा दोन माणसांचा बाक रिकामा झाला. तेवढ्यात एक गोशगोमटा ऐटबाज व सपन्न तरुण आणि त्याच्या वयाला शोभणारा एक गोरीपान सुदर तरुणी त्या डब्यात चढली, व दोघेही त्या रिकाम्या बाकावर बसली.

पण इतका सकोच आणि आडपडदा तरी कशाला ? तो तरुण माझ्या परिचयाचा होता. अनेकांचे पैसे कायदेशीरपणे लुबाडून वकिलीवर गळबळ झालेल्या ठाण्याच्या एका रगेल वकिलाचा तो एकुलता एक बावीस वर्षांचा मुलगा होता. त्याने पुण्यात लक्ष्मीरोडवर एक कापडाचे दुकान पार्तीत चालविले होते. तो तरुण दिसावयाला सुदर, शरीराने गोडस व रुबाबदार होता, प्रभाकर त्याचे नांव. तो रूपाने सुदर व गर्भश्रीमत होता; पण

वर्तमाने —पण कशाला हवी ती आठवण ! दर्शन घडतांच पापविमोचतार्थ स्नान करावे, या मासल्याचा तो एक समाजकटक होता !

आणि ती त्याच्या बरोबरची सुदर तरुणी त्याची भावी पत्नी होती. त्याचे नुक्तेच लग्न ठरलेले मला माहीत होते. पण लग्नापूर्वीच तीं दोघें माणुसकी सोडून वागू लागल्याळे हा जावई त्या मुलीच्या बापाच्या गळ्यात पडल्याचेही मी ऐकले होते त्या तरुणीचा चेहराही हे सारे बोलत होता.

माणसाचे सौंदर्य देखील पवित्र आणि मलिन असे निरनिराळ्या दोन प्रकारचे असते ! चारित्र्यवान सुदर स्त्री पाहिली की मनाला निर्व्याज आनंद होतो, व पूज्यभाव वाटू लागतो. याच्या उलट काहीं सुदर स्त्रियाकडे पाहून मनात भलतेच विकार उत्पन्न होतात. त्या विकाराना प्रेक्षकही आपापल्या परीने काहीं अशी जबाबदार असतील. पण सूर्याचा प्रकाश व चारित्र्याचे तेज झाकून झाकता यावयाचे नाही हेही तितकेच खरे.

ती दोघी एकमेकांना अगदी बिलगून अशी बसली होती की, तो देखावा पाहून कोणालाही 'कामातुराणा न भय न लज्जा' हे सुभाषित आठवावे.

ती नवी तरुणी आपल्याच दिमाखात दग होती. डब्यातील काही लोक लोलुप दृष्टीने तिच्याकडे पाहत होते. सार्वजनिक ठिकाणी सुदर स्त्रीकडे आशाळभूतपणे टक लावून पाहण्याला कोणाला परवाना थोडाच लागतो ! तशात त्या तरुणीचे अप्रतिम सौंदर्य सामान्य प्रेक्षकांच्या मनात आदरापेक्षा अभिलाषच जास्त उत्पन्न करणारे होते. तिथे लोकांचा काय दोष !

पण त्या नटव्या सुदर तरुणाचे प्रथम सभोवार लक्ष्यच नव्हते. तो समोरच्या बाकावर बसलेल्या सुशीच्या आईकडे डाव्या उजव्या बाजूने वांकून पाहून आपली नेत्रपिपासा तृप्त करण्यासाठी धडपडत होता.

सुदर परस्त्री दिसली की तिच्याकडे पापी दृष्टीने पाहावयाला चुकावयाचे नाहीं, हा त्या तरुणाचा नेहमीचा शिस्त असलेला मला माहीत होता. यावेळीं त्याची सुदर भावी पत्नी जवळ असल्याने त्या अडचणीतून त्याला मार्ग काढावयाचा होता.

पण तो मार्ग त्याने काढला. सुशी बांकाला धरून उभी राहिली व त्या तरुणाकडे सहज पाहू लागली, त्याबरोबर तो तिच्याशी हसू बोलू लागला.

सुशी खिदळू लागली तेव्हा तिच्याबरोबर तो अधिकच खिदळू लागला,

सुशीला त्याने उचलून घेतलें तेव्हां त्याचे हात तिच्या आईच्या अंगाला लागले. पण त्या स्पर्शातील पाप त्या तरुण स्त्रीच्या पवित्र मनाला मुळीच जाणवले नाही. उलट तिला आपल्या मुलीचे इतके कौतुक कोणाचा कोण बाटेचा वाटसरू करित असल्याबद्दल मनापासून आनंद वाटला.

असे दुर्जन जे असतात, त्यांना आपले दुष्ट मनोरथ साधण्यासाठी लहान लेंकरांचा कसा उपयोग करून घ्यावा हे अगदी सोळा आणे कळते.

— ४ —

कल्याणपावेतों एका एकामागून एक स्टेशने निघून जाईतो असाच प्रकार चालला होता. कल्याणवर धोडीबाई पाण्याचा तांब्या भरून घेण्यासाठी खाली उतरली. तो तरुणही खाली उतरला. धोडीबाईला डब्यात पान खातांना मी पाहिले होते, तसेच त्या तरुणानेही पाहिले होते. ती दोघें खाली उतरली तेव्हा मीही वर्तमानपत्र विकत घेण्यासाठी खाली उतरलों. तेव्हां मी सहज पाहिले, धोडीबाई नळावरून तांब्या भरून आणीत असतांना तो तरुण धाईघाईने पण सफाईने तिच्या मागोमाग गेला.

“ तुम्हांला चहा घ्यायचा आहे का ? ” त्या तरुणाने धोडीबाईला विचारलें.

“ कशाला हवा चहा आम्हा गरिबांना ? ” धोडीबाई किंचित् हसत म्हणाली. त्याचा अर्थ ‘हवा’ असाच होता.

“ चला माझ्या बरोबर. ” तो तरुण म्हणाला.

मी वर्तमानपत्र घेऊन गाडीत चढलो, व कुतुहलाने त्या दोघांकडे दरवाजांतूनच पाहू लागलो. त्या तरुणाने एक कप दूध आपल्या भावी पत्नीकडे पाठविलें. नंतर त्याने चहा घेतला व धोडीबाईलाही दिला.

चहा पितां पितां ती दोघे काहींतरी बोलत होती.

नंतर त्याने धोडीबाईला एक पानपट्टी विकत घेऊन दिली.

आणखी थोडा वेळ ती दोघे काहींतरी बोलत होती.

तोंच गाडी सुटण्याची शीळ झाली. त्याबरोबर ती दोघेही गाडीत चढलीं. मी माझ्या जागी जाऊन बसलो.

गाडी चालू झाली. पुन्हा त्या तरुणाचा पूर्ववत् चारगटपणा सुरू झाला. सुधीच्या आईला त्या चारगटपणाची दादही नसेल, सभोवारच्या अपरिचित

माणसांच्या मनांतील पातकी हेतूंची तिला काय अथवा कोणाला काय, काय कल्पना असणार ?

थोड्या वेळाने खडाळा स्टेशन आले. सुशी व सुशीची आई यांना घेऊन घोडीबाई खाली उतरली. माझ्या शेजारचा उतारूही तेथेच उतरला.

तो तरुण आपली जागा सोडून आला व माझ्या शेजारी बसला, आणि ओळखीदेखीच्या भाषेत बोलू लागला.

इकडची तिकडची काही मामुली प्रश्नोत्तरे झाल्यावर तो मला म्हणाला, “ खडाळ्याला जी बाई उतरली, ती तुम्हाला कादबरीला एक चागला विषय आहे ”

“कसा काय ?” मी नाखुशीने विचारलें. समाजांतील अशा देवमाणसांवर कोणाही शिंतोडे उडवलेले मला कधीच खपत नाहीत.

“ ती पोरगी खडाळ्याची रहाणारी. ती अगदी पोरकी होती. ती वयांत आल्यावर एका शेजारच्या ओळखीच्या तरुणार्शी तिची ओळख झाली, व त्याच्याबरोबर ती मुबईला पळून गेली.” तो तरुण सांगू लागला.

मी खोचकपणे विचारले, “ पण मग तरी त्यांनी आपल्या आचरणावर लग्नाचे पाघरूण घातले ना ? ”

“ नाही. त्यांनी लग्न मुळीच केले नाही. ती जातीची भंडारीण व तो मराठा, त्याचे लग्न कसे होणार ? ”

“ मग ती मुलगी... ”

“ ती त्याची बिनलग्नाची मुलगी आहे. ती दोघेही आतां नवराबायको-सारखी रहातात, व लोकाना आपले लग्न झाले असे सांगतात. पण ती दोघेही जातीबाहेर आहेत.”

“ हे तुम्हाला कसे कळलें ? ”

“ त्या दुसऱ्या बाईने मला सांगितलें.”

असें आमचें संभाषण होतें आहे, तोच लोणावळा स्टेशन आलें. तिथें ती तरुण स्त्री खाली उतरली. तो तरुण तिची बॅग खाली उतरून देऊन तिच्या हातांत हात घालून गाडी सुटेंतों तिच्याशीं हंसत खिदळत उभा होता.

X

X

X

तोच गाडी सुटण्याची शीळ झाली.

तो तरुण गाडीत चढता चढता त्या तरुणीला म्हणाला, “ कदाचित् मी आणखी चार दिवसानी खडाळ्याला माझ्या मित्राकडे चार दिवस जाईन. तिथे मला स्वतंत्र खोलीही मिळू शकेल. तुला मी पत्र पाठवीनच. मग तू येशील ना ?”

“ म्हणजे ? माथेरानला जाण्याचा विचार होता ना ? ” त्या तरुणीने आश्चर्यपूर्वक विचारले.

“ खडाळ्याहून मग आपण माथेरानला जाऊं.” तो तरुण उत्तरला. इतक्यात गाडी वेगाने चालू झाली.

अमळशाने त्या तरुणाने पुन्हा सुशीच्या आईचा विषय काढला. तो संभाषणाचा फापटपसारा सोडून थोडक्यात सागावयाचे तर सुशीची आई ही एक ‘ बहकलेली तरुणी ’ आहे हा त्याच्या भाषणाचा साराश होता.

पुण्याला येताच आम्हां दोघाच्या दोन वाटा दोन दिशाना फुटल्या. मी टाग्यातून घरी येताना स्वतःला विचारीत होतो, “याच्यासारख्या नादान तरुणाचा एकाएकी खडाळ्याला हवेसाठी जाण्याचा बेत का ठरावा ? घोडीबाईकडून त्याने सुशीच्या आईचा ठावाठिकाणा विचारून घेतला असेल काय ? ”

सुशीची आई आणि तिचा मित्र यांच्यातील जिढाळा पाहिल्यावर देखील तीं बिन् लग्नाची पतिपत्नी असली तरी त्यांना नावे कोणी कोणत्या तोडाने ठेवावी ? स्त्री-पुरुषाचा पतिपत्नीच्या नात्याने एकमेकावर अढळ विश्वास व अलोट प्रेम, हीच लग्नाची खरी फलश्रुति नव्हे काय ?

—आणि त्याच्या जोडीला चोरटेपणाने कामान्ध बनून वडील माणसार्ची देखील मनें दुखविणारी ती उल्लू जोडी ! या दोघात पातकी कोण ?

## एका वेड्याची गोष्ट

आम्ही वेड्याच्या इस्पितळांतून बाहेर पडू लागलों तोंच डाव्या बाजूच्या कोपऱ्यांतली खोलीकडे माझे लक्ष गेले. त्या खोलीत एक उंच पण सडपातळसा वेडा कांहीं हावभाव करून कोणातरी काल्पनिक कुत्र्याशी बोलत होता. हळुवार स्वरात तो हांक मारीत होता, “ मने, मने, इकडे ये. चल लीकर इकडे ये.” आणि असे बोलतांना त्यानें भुईवर हळूच पायही आपटला. आपण अनेकदां जनावराला हांक मारावयाची झाली तर असे करतो नाहीं का ?

मी डॉक्टरांना विचारले, “ डॉक्टर, हा वेडा कोण हो ? ”

“ तो होय ? ती एक मजेदार गोष्ट आहे. तो मनुष्य गोपाळ या नावाचा एक मोतदार आहे. त्याने आपल्या कुत्र्याला नदीत बुडविले; आणि तेव्हांपासून त्याला वेड लागले आहे.” डॉक्टर म्हणाले.

मी त्यांना म्हणालों, “ ती गोष्ट मला सांगा तर खरी ! कधी कधी अगदी साध्या गोष्टीही मनाला चटक लावून सोडतात.”

× × ×

डॉक्टरांनी गोष्ट सांगितली.

माहुलीला एक सुखी व श्रीमान कुटुंब रहात असे. घरांत संतति आणि संपत्ति यांना कसलीच उणीव नव्हती. घरची घोडागाडी असून गोपाळ हा त्यांचा मोतदार होता. गोपाळ अंतःकरणाचा प्रेमळ, सुखभाषी व दिसविल्याला मदत होता.

एक दिवस तो आपल्या मालकाला साताऱ्याला पोहोचवून माघारा वेत असताना एका रस्त्यावर एक कुत्री त्याला भेटली, आणि ती त्याच्या पाठीमागे भिडून लागली. गोपाळानें प्रथम सिफडे लक्ष नेंदें नाहीं,

परंतु ती कुत्री गाडीमागोमाग एकसारखी धावत येत असतांना पाहून मात्र त्याचें सहज तिच्याकडे लक्ष गेलें, ते आपल्या ओळखीचें कुत्रें आहे कीं काय म्हणून त्यानें लक्षपूर्वक न्याहाळून पाहिले, पण तसे कांहीं नव्हते.

ती कुत्री म्हणजे केवळ कातड्याने मढविलेला हाडाचा जिवंत सांपळा होता, तिचे ओटीपोट तेवढेच काय तें हाडाना सोडून पोटापासून जरा खाली लोबत होतें. गोपाळाने मागे पाहतांच ती कुत्री क्षणभर उभी राहून आशेनें त्याच्याकडे पाहू लागली व गोपाळाने गाडी उभी करताच उभी राहिली. तेव्हा तिचे शेंपूट मागच्या दोन पायांत दडलेलें होते आणि कान अगदीं डोक्याला चिकटलेले होते, अमळशाने गोपाळाची गाडी चालू लागल्याबरोबर ती कुत्रीही गाडीमागोमाग चालू लागली. गोपाळाने तिला रागे भरून मागे परतविण्याचा पुष्कळ प्रयत्न केला पण फुकट, तो जोराने रागे भरला कीं त्या कुत्रीने जागच्या जागींच शेंपूट हलवीत भयभीत चित्ताने उभें रहावे व पुन्हा गाडीमागून धावत जावे. एक दोनदां गोपाळाने गाडीखाली उतरून तिला दगड फेकून मारला; तेवढ्यापुरती ती अग चोरून तेथून दूर पळाली; पण पुन्हा अमळशाने आपली गाडी मागोमाग हजर !

तेव्हां गोपाळाला त्या कुत्रीची दया आली व त्याने तिला 'यू ! यू !' करून बोलविलें, त्या बरोबर ती कुत्री भीत भीत धावत त्याच्यापाशीं आली. गोपाळानें तिला गाडींत चढव्याला हाताने खुणाविलें, त्याबरोबर ती चट्कन् उडी मारून गोपाळाशेजारीं गाडींत बसली. तेवढ्यांतल्या तेवढ्यात तिला गोपाळाविषयीं इतका विश्वास वाढू लागला कीं, ती त्याच्या पायापाशी बसलेली उठून त्याच्या पाठीवर उड्या मारू लागली; व एकदोन वेळां तर तिने त्याचें तोंडही चाटले.

घरी जातांच गोपाळानें प्रथम तबेल्याच्या एका कोपण्यांत थोडे गवत टाकून त्या कुत्रीला शेंपण्याला जागा करून दिली, आणि घरांतून उरलेलें अन्न आणून तिला खाऊं घातलें. तिचें पोट भरलें आणि तिच्या विछान्यावर शेंपी गेली.

दुसऱ्या दिवशीं गोपाळानें अशी एक कुत्री झवळ नेऊन घ्यायला आपल्या घन्याला सांगितलें व घन्यानेंही तिला ठेवून वेण्याला घेऊन आली. घन्यानें



त्या कुत्रीला मुद्दाम एकवार पाहिलें, ती उपासमारिनें अगदीं मरतुकडी दिसत असली तरी एरव्हीं तरतरीत व सुदर होती.

परंतु थोड्याच दिवसांत त्या कुत्रीचा एक मोठा दोष सर्व मंडळींना कळून आला. ती वर्षांचे बाराही महिने जोडीदार कुत्र्याला हपापलेली असे. थोड्याच दिवसांत तिनें माहुलीच्या व आजूबाजूच्या बहुतेक कुत्र्याशीं मैत्री केली. ते तिचे मित्र तिच्या घरासभोवार दररोज घिरट्या घालू लागले. ती देखील एखाद्या वाकबगार वारागनेप्रमाणे प्रेमचेष्टा करून आपल्या प्रियकरांना झुलवीत असे, प्रत्येक कुत्र्याला वाटावे कीं, ही आपणाला तेवढीच बश झाली आहे, त्यामुळे ती दिवसारात्रीं कुठेही असली तरी सर्व जातीच्या कितीतरी लहानमोठ्या कुत्र्याचा ताडा नेहमी तिच्या सभोवार असायचा. रस्त्याने ती त्या सर्व कुत्र्यांना आपला मागोमाग बराच वेळ हिंडवी, आणि तेथून ती तबेल्यात आपल्या मुक्कामावर आली कीं तिचे प्रियकर तेथे येऊन तिच्या सभोवार ओळीने घापा टाकीत उभे रहात. त्या वेळीं त्यांच्या जिभेवरून लाळेच्या धारा वहात असत.

गांवच्या सर्व लोकाना हा एक मोठाच चमत्कार वाटू लागला. असला विचित्र प्रकार यापूर्वी त्यांनीं कधींच कोठे पाहिला नव्हता.

रात्रीच्या वेळीं ती कुत्री वस्तीला जेव्हां तबेल्यांत येई, तेव्हां कुत्र्यांचा तांडाच्या तांडा तिच्या मागोमाग आशाळभूतपणानें धांवत येतांना बागेची व आजूबाजूच्या जागेची फारच खराबी करी. त्यांनीं कुंपण मोडून टाकावें, बागेतलीं कोवळी कोवळी झाडे तुडवून नाहीशीं करावीं, किंवा रोपट्यांच्या मुळांतली माती पज्यांनीं उकरून त्या रोपट्यांची वाताहात करावी. त्यामुळे बागेच्या माळ्यालाही तो एक मोठाच त्रास वाटू लागला. त्याखेरीज त्या कुत्र्यांनीं रात्रभर त्या घरासभोवार भुकून भुकून एकच हलकल्लोळ माजवावा. त्यांना हाकलण्याचा कोर्णा कितीही प्रयत्न केला तरी कांहींही उपयोग होत नसे.

दिवसा जेव्हां ते कुत्रे त्या कुत्रीच्या मागोमाग तिकडे येत, तेव्हां ते बेलासक घरांतदेखील घुसत असत. तो त्रास तर घरच्या मंडळींना मुळींच सहन होऊ शकत नव्हता. पण त्यांच्या तेथें नाइलाज होता. त्यांनीं पहावें तों पढरीच्या यात्रेला जसे वारकरी जातात तसे आजूबाजूच्या दहाबारा मैलांच्या टाकून झाडून घारे लहान मोठे कुत्रे त्या कुत्रीला भेटाययासाठीं

येत. त्यांत काहीं सुंदर व स्वच्छ असत, तर काहीं कुरूप व घाणेरडे असत; काहीं पाळीव असत तर काहीं उडारलेले उडानटपू असत. काहीं कुत्रे तर चित्यासारखे भयंकर दिसत. त्यांना पाहून घरांतलीं मुले भीत असत.

तरी देखील गोपाळाचे त्या कुलीवर मनापासून प्रेम होते. त्याने तिचे 'मनी' असे नांव ठेवले होते. तो वारवार ज्याच्या त्याच्यापार्शीं कौतुकानें म्हणे, "माझ्या मनीला वाचा नाही एवढेच काय ते, एरव्हीं तिच्यांत आणि माणसांत काहींच फरक नाही इतकी ती शहाणी आहे." त्याने मनीसाठीं तांबड्या रंगाच्या कातड्याचा एक सुंदर पट्टाही तयार करून घेतला होता. आणि त्या पट्ट्यावर विनोदाने लिहिले होते, "श्रीमती मनुताई, मालक-गोपाळराव शिंदे."

मनीला गोपाळाच्या घराचा सहवास चांगलाच मानवला. तिची खाण्या-पिण्याची चैन चालल्यामुळे लौकरच ती लहट झाली व पूर्वीच्याहून सुंदर दिसूं लागली. तिला आतां पूर्वीच्याइतके जलद चालतां येईनासे झाले. वाजवी-पेशां फाजील लहट माणसे जशी घोटाळत चालतात तशी तीही चाले. ती थोडीशी धांवली तरी धापा टाकू लागे.

वर्षातून ती मनी चार वेळा वीत असे, व प्रत्येक वेळीं बर्राचशी पिल्ले तिला होत. त्यांतही मौज अशी की, तीं सर्व पिल्ले एका जातीचीं नसत. एक एका प्रकारचे, तर दुसरे दुसऱ्याच प्रकारचे. गोपाळाने आपल्या मित्राला अगर दुसऱ्या कोणाला देण्यासाठीं त्यातले एखादे चांगलेसे पिल्ले निवडून काढून ठेवावें आणि बाकीचीं नेऊन नदींत फेंकून द्यावीत.

थोड्याच दिवसांत घराची स्वयंपाकीणही मनीविषयी तक्रार करू लागली. कारण स्वयंपाकघरांत दुभत्याच्या कपाटाखालीं, धान्याचे डबे ठेवण्याच्या शिडीवर, बगैरे सर्वत्र मनीचे प्रियकर मनसोक्त नाचू लागले. जे नुसतेच नाचत नसत, तर खावयाला जें काहीं सांपडेल तें खाऊन वर त्याची नासधूसही करीत.

धन्याच्या कार्नी ह्या कागाड्या गेल्या तेव्हां धन्यानें गोपाळाला त्या कुत्रीची कायमची विल्हेवाट लावायला सांगितले. धन्याचा ह्या स्वभाव गप्पाळाला चांगला माहीत होता. त्यानें प्रथम मनीला कोणी पाळीवचा प्रयत्न ठेवून घेतो का पाहिलें; आणि तसा कोणीच भेटेना तेव्हां त्यानें

आपल्या एका ओळखीच्या मोतहाराबरोबर त्याच्या गाडीतून तिला दूर परगांवाी नेवून सोडण्याची व्यवस्था केली.

पण त्याच दिवशी सायकाळी पुन्हा मनी नेमकी घरी हजर !

गोपाळाने त्याच दिवशी सातान्याहून पुण्याला जाणाऱ्या एका मोटारवाल्याला गाठलें व त्याला आठ आणे देऊन मनीला पुण्यांत नेऊन सोडण्याचे काम सांगितलें.

परंतु चार दिवसांनी मनी पुन्हा घरी यावयाची ती आलीच !

ते पाहून गोपाळाप्रमाणेच घरच्या घन्यालाही मनीची दया आली व त्याने तिची पिडाटाळ करण्याला गोपाळाला पुन्हा सांगितले नाही.

परंतु थोड्याच दिवसात पुन्हा मनीकडे येणारा प्रियकराचा परिवार झपाट्याने वाढू लागला, आणि ते सर्व कुत्रे घरात मनस्वी त्रासही देऊ लागले. घरघन्याचा जावई सासुरवाडीला आला त्याप्रीत्यर्थ मेजवानीचा बेत एके दिवशी ठरला. त्या मेजवानीसाठी अनेक कोबड्या खरेदी करण्यांत आल्या होत्या; त्यांतली एक कोबडी एका कुत्र्याने स्वयंपाकिणीच्या डोक्यां-देखत पळविली. स्वयंपाकिणीला कांहीं ती परत मिळाली नाही.

ती बातमी घन्याच्या कानी जातांच घन्याने सतापाच्या भरांत गोपाळाला निश्चून सांगितले, “ त्या कुत्रीचा तू जर उद्यां उजाडण्यापूर्वी कायमचा बदोबस्त केला नाहीस आणि ती पुन्हा माझ्या घरांत दिसली, तर तिला मी गोळी घालून ठार मारिन, आणि तुलाही नोकरीवरून काढून टाकीन. ”

गोपाळाच्या मनाला घन्याच्या धमकीचा धक्का बसल्यासारखे झाला. कांहीं वेळ त्याच्या मनांत विचारांची ओढाताण चालली होती, “ काय करू ? नोकरीवर लाथ मारून जाऊ काय ? त्या गरीब मुंन्या प्राण्यापुढें नोकरीची काय किंमत ? ”

त्या विचारासरसा गोपाळ तडक आपल्या बिऱ्हाडी गेला व सामान आवरून लागला. पण पुन्हा त्याच्या डोक्यांत विचार आला की, “ ही नोकरी सोडल्यावर दुसरी कोठे मिळणार ? बरे, दुसरीकडे गेलें तरी हें मनी कुत्रीचें लटांभर मागे असणारच. ” गोपाळ ज्या घरी नोकरीला होता, तें घर सर्व हद्दींनी त्याला सुखाचे होतें. पगारही चांगला मिळे व जेवणाही

सुग्रास मिळे. या सर्वांवर लथ मारून कुत्रीची काळजी वाहण्यासारखें तिच्यांत विशेष कांहीं नाहीं असे गोपाळाला वाटले. त्याने तिची उजाडल्या सकाळीं वासलात लावण्याचा निश्चय केला. तथापि त्याला रात्रभर झोप मात्र सुखाची लागली नाहीं.

उजाडल्यावर गोपाळ उठला व तबेल्यांतून एक भला लांबलचक दोर घेऊन कुत्रीच्या शोधार्थ निघाला. बाहेरील बाजूला एका गवताच्या गजीखाली ती सुखाने झोपी गेली होती. ती धन्याची पावले ऐकतांच चटकन् कान फटकारून व सर्व अग एकदा झाडून जणू काय धन्याचा आदरसत्कार करण्यासाठी पुढे आली. तिच्या जिवाचा नाश करण्याचें धैर्य जे गोपाळाने आपल्या अर्गा बळेच उत्पन्न केले होते ते त्या क्षणीं त्याला सोडून जाऊं लागले. भूतदयेने प्रेरित होऊन तो मनीला जवळ घेऊन कुरवाळू लागला व निरनिराळ्या लाडक्या नावानी तिला हांका मारून वत्सलतेने तिचे मुके घेऊ लागला.

तोच ओसरीवरच्या घड्याळात साताचे ठोके पडले. आता वेळ दवडण्यांत अर्थ नाहीं असे पाहून गोपाळ तबेल्याकडे वळून व मनीला म्हणाला, "चल."

तबेल्यांतून कपडे करून तो दोर घेऊन नदीकडे निघाला. कुत्री त्याच्या मागोमाग उड्या मारीत चालू लागली. नदींत एका ठिकाणी मोठा डोह होता, त्याच्या काठीं तो येऊन पोहोंचला. लगेच त्याने आपल्या हातातील दोराचे एक टोक कुत्रीच्या गळपट्ट्याला बांधले. लगेच तेथला एक मोठा धोडा उचलून त्या धोंड्याला दुसरे टोक बांधले. मनीला त्याचा काहींच अर्थ न कळल्यामुळे ती त्याच्या सभोंवार गमतीने नाचूं बागडू लागली. त्याने तिला उचलून पोटाशीं धरले व तिला कुरवाळीत तिचे कितीतरी मुके घेतले.

नंतर मात्र त्याने त्या कुत्रीला डोहांत फेंकून देण्यासाठी नदीच्या काठीं नेलें आणि फेकण्याचा धीर होईना म्हणून पुन्हा तिला घेऊन माघारीं आला. असा प्रकार कमीत कमी दहा वेळा झाला. त्या प्रत्येक वेळीं त्याचें धैर्य त्याला सोडून जात होतें.

अखेर त्यानें एकवार आपल्या मनाचा कायमचा निश्चय केला आणि मनीला त्या जड धोड्यासह उचलून डोहांत फेकून दिलें. तो नेहमीं नदीवर आंधोळ करावयाला गेला कीं मनी त्याच्या मागोमाग जाई व त्याच्या बरोबर

नर्दांत पोहू लागे; तशीच ती आजही पोहण्याचा प्रयत्न करू लागली, परंतु घोड्याच्या भारानें तिचे डोके क्षणोक्षणी पाण्यांत जास्त जास्त बुडू लागलें, ती आपणाला घन्याने वाचवावे म्हणून त्याच्याकडे आशेने पाहू लागली. परंतु गोपाळाने तेव्हां तिच्याकडे पाठ फिरविली होती. हळूहळू मनीच्या शरिराचा तोंडाकडचा बहुतेक भाग पाण्यात बुडून गेला व आतां तिच्या मागच्या पायाची तडफड काय ती ओझरती दिसत होती. आणखी थोड्या वेळाने तीही दिसेनाशी झाली.

सुमारे पाच मिनिटेंपावेतो त्या जागेवर पाण्यातून एकसारखे बुडबुडे येत होते. कोणाला वाटावे कीं जणू नदीचे पाणी उकळू लागले आहे. गोपाळ मागे वळून ते अनुक्रमामय दृश्य पाहून स्वतःच्या मनाशीं म्हणाला, “ तो बिचारा मुका प्राणी माझ्याविषयी मनात काय म्हणत असेल ? ”

तेव्हापासून गोपाळाला वेड लागल्यासारखे झाले. आठ नऊ दिवस तो अथरूणावर पडून होता. त्या प्रत्येक रात्री त्याची मनी त्याला स्वप्नांत येऊन भेटे, त्याचे हात चाटी व आल्या—गेल्यावर भुंके. त्याच्या घन्याने ताबडतोब एका निष्णात वैद्याला बोलावून गोपाळला औषधोपचार सुरू केले. त्यामुळे तो आठ दहा जिवसात बरा झाला. नंतर घन्याने हवापालट करण्यासाठीं म्हणून वार्डजवळ त्याची मोठी शेतवाडी होती तिकडे त्याला नेले. तेथे गोपाळाची प्रकृति हळूहळू सुधारू लागली. तो मधून मधून गाडी देखील हाकू लागला, व पूर्ववत् कोणाना कोणा सोबत्याबरोबर नदीवर पोहावयाला जाऊ लागला.

एके दिवशी तो असाच आपल्या दुसऱ्या एका सोबत्याबरोबर नदीवर पोहावयाला गेला असतां एकदम सोबत्याला हाक मारून म्हणाला, “ नरहरी, तें पहा समोरून काय वहात येते आहे. आज आपण तुला चांगली मेजवानी देणार.”

तें एक कोणातरी प्राण्याचे प्रेत होतें. त्या प्रेताच्या अगावरचे सर्व केस अगदीं झाडून गेले होते व सर्व अग अत्यंत फुगले होतें. पाण्याच्या प्रवाहाबरोबर तें प्रेत बहात येतांना त्याचे पुढचे दोन पंजे फक्त पाण्याच्या पृष्ठभागावर स्पष्ट दिसत होते. गोपाळाला वाटलें कीं कोणाचा तरी बकरा वरून वाहात आला आहे, तो मेजवानीला उपयोगी पडेल,

गोपाळ ते प्रेत पकडण्यासाठी पोहत पोहत जबळ जातांना म्हणाला,  
 “अरे बापरे ! हा केवढा मोठा बकरा आहे ! मला वाटते पंचवीस माणसांना  
 याची मेजवानी पुरेल.”

×

×

×

गोपाळाने ते प्रेत ओढीत किनाऱ्यावर आणले व त्याच्याकडे एकदा  
 न्याहाळून पाहिले मात्र; आणि त्याच क्षणी त्याची चर्या एकदम कोमेजली. तो  
 पुन्हा त्या प्रेताजवळ गेला व निरखून पाहू लागला. त्याने प्रथम त्या प्रेताच्या  
 गळ्यांतला कातड्याचा पट्टा पाहिला. तेथे त्याला कांहींतरी कोरलेले दिसले,  
 म्हणून तो जास्त लक्षपूर्वक पहातो तो त्यावर कोरलेला मजकूर त्याला दिसला,  
 “श्रीमती मनुताई, मालक—गोपाळराव शिंदे.”

मनी कुत्रीने आपल्या मृत्यूनंतरही इतक्या दूरवर येऊन आपल्या धन्याची  
 भेट घेतली !

ते पाहातांच गोपाळ एकाएकी उन्माद झाल्यासारखा एकवार ओरडला,  
 व तेथून जो पळाला तो त्या क्षणापासून वेडाच झाला.

त्याला मग वेड्याच्या इस्पितळांत नेऊन ठेवण्यांत आले.

## बायको त्याची; पण मुलें कुणाचीं ?

रामशरण गुत हे साऱ्या नागपूर शहरात एक नाणावलेले फौजदारी वकील होते. त्यातल्या त्यात घटस्फोटाचे खटले चालविण्यात तर त्याचा अगर्दी हातखडा होता. अर्थात् पाढरपेशा समाजात घटस्फोट घेण्याची प्रथा अगर्दी अलीकडची असल्यामुळे तसले खटले चालविण्यातील बाकबगारीबद्दल रामशरणबाबूना शिफारसपत्र देणे जरी काहींसे उतावीळपणाचे उरले असते, तरी हरएक फौजदारी खटले चालविण्यात त्याची दिसून येणारी बाकबगारी याही बाबतीत त्याची प्रशंसा करण्याला अगर्दी पुरेशी होती. आणि नागपूरचे प्रतिष्ठित लोक तर असेही म्हणू लागले होते की, रामशरणबाबू जर नेहमीच बायकांची वकीलपत्ते घेऊन घटस्फोटाचे खटले चालवू लागले, तर असतुष्ट बायकांच्या नवऱ्याची धडगत नाही.

आज रामशरणबाबू कुठच्या तरी एका खटल्याविषयी एकटेच स्वतःशी विचार करीत आपल्या कचेरीत बसले असताना त्याच्या कचेरीचा कळीचा दरवाजा उघडला गेला व पिळदार मिशाचा एक जाडजूड गृहस्थ आत आला.

“ या, बसा. ” वकील म्हणाले, व त्यानी शेजारच्या खुर्चीकडे अंगुलीनिर्देश केला.

त्याचा पक्षकार त्या खुर्चीवर बसला व एकदोनदा खोकून घसा साफ करून म्हणाला, “ वकीलसाहेब, माझ्या बाबतीत तुम्हाला घटस्फोटाचें वकीलपत्र देण्यासाठी मी आलो आहे. ”

“ बोला, मी ऐकतो आहे. ”

“ मी एक माजी वकील आहे. ”

“ खरेंच ? ”

“ खरेंच. सध्या माझे वय बेचाळीस वर्षांचें आहे. ”

“ बरें पुढें ? ”

“ मी लमाच्या निमित्ताने एक घोरपड माझ्या गळ्यांत बांधुन घेतली आहे. ती खरोखर एक घोरपड आहे.”

“ आपल्या हिंदुसमाजात असे काहीं तुम्ही एकटेच नवरे नाहीं. ”

“ ते मी जाणतो. असे आणखी पुष्कळ नवरे असतील व त्याच्याविषयी मला सहानुभूतीही वाटते. पण माझा प्रश्न त्या सर्वांच्याहून अगदीं निराळा आहे. माझ्या पत्नीविरुद्ध माझ्या ज्या तक्रारी आहेत त्या असामान्य आहेत. तो साराच वृत्तात मी आता आपणाला सागतो. माझे हे लम फारच चमत्कारिक रीतीनें झाले....”

“ असल्या चमत्कारिकपणाच्या कल्पनांवर तुमचा विश्वास आहे काय ? तुम्ही काय म्हणता ते मला कळले नाहीं.”

“ माझे म्हणणे असे कीं, काहीं काहीं कल्पना काहीं काहीं विशिष्ट मनाच्या माणसाना फार जाचक होतात. शरिराला जसे विष तसे त्याच्या मनाला तें कल्पनेचे विष बाधते.”

“ तसेही असेल कदाचित्. ”

“ असेल नाहीं आहे. काहीं कल्पना अशा असतात कीं त्यांचें निराकरण करण्याला आपण जर असमर्थ ठरलो, तर त्या आपल्या मनात शिरतात, आपणाला भेडसावतात व अगदीं वेडेपिसे करून सोडतात. ह्यांपैकीं एखाद्या कल्पनेला आमच्या दुर्दैवाने आमच्या मनावर ताबा मिळाला आणि त्या कल्पनेचा भयकरपणा आपणाला वेळींच कळला नाहीं तर ती कल्पना तेथेच आपलें घर करते; ती पुनःपुन्हा तेथे येऊन सैतानी नृत्य करू लागते; मग आमच्या मनाचा तोल आम्हाला सावरेनासा होतो; प्रत्येक गोष्टींत आमचें दुर्लक्ष होऊ लागते; आमची सारासार विचारबुद्धि लुळी पडते; आणि मग आमचे जिणें अगदीं व्यर्थ ठरतें. मी एक माजी वकील आहे असे आतां आपणाला सांगितलेच. मी उमरावतीला वकिली करीत होतो. मला त्या वेळीं फारसा पैसा मिळत नसे. त्यामुळे मला माझ्या सर्व सुखलालसा बळेंच आटोक्यात ठेवाव्या लागत.

“ एके दिवशीं मी कोर्टीत मला कांहीं काम नसल्यामुळे वकिलांच्या बैठकीच्या खोळींत एक ताजें दैनिक वर्तमानपत्र वाचीत बसलों असतांन. ‘ पाहिजे ’ या सदराखालीं पुढील जाहिरत मला दिसून आली.”



“एका कुलीन, सुशिक्षित, सुंदर व तरुण स्त्रीला लग्नाच्या हेतूने एका योग्य तरुणाशी मैत्री करावयाची आहे. त्या स्त्रीच्या मालकीची दोन लाखाची इस्टेट आहे. समक्ष भेटावे. तिन्हाईताची गरज नाही.”

“त्या दिवशी सायंकाळी मी कोर्टांतून निघालो तो घरी न जाता माझ्या एका सॉलिसिटर मित्राच्या घरी गेलो. माझा आणखी एक मित्र अनेक पिढ्यांच्या गिरण्याचा मालक होता तोही तेथे होता. चहा पिता पिता आमच्या वादविवादात लग्नाचा विषय कसा निघाला कोण जाणे ! त्या भरात मी सायंकाळी वर्तमानपत्रांत वाचलेली एका श्रीमान विवाहेच्छु स्त्रीची इकीकत त्यांना सांगितली.”

“ह्या बायकाची जात तरी कोणती ?” माझा गिरणीवाला मिला म्हणाला.

“का त्यात काय झाले ? असे म्हणून माझ्या सॉलिसिटर मित्राने ह्या जाहिरातीच्या पद्धतिनुसार घडून आलेल्या चार दोन यशस्वी लग्नाची माहिती त्या बैठकीत सांगितली आणि लगेच तो माझ्याकडे वळून म्हणाला, “त स्वतः त्या स्त्रीशी लग्न करण्याचा कां प्रयत्न करीत नाहीस ? फुकटचे दोन लाख रुपये मिळतील आणि वर मनाजोगती बायकोही मिळेल.”

“याप्रमाणे आणखी बराच वेळ आमची आपसांत थडामस्करी चालली होती. अमळशाने तो विषय थाबला व दुसरा विषय निघाला. आणखी सुमारे तासभर गप्पागोष्टी झाल्यावर मी माझ्या बिन्हाडी गेलो.”

त्या रात्री थडी बरोच पडली होती. तशांत मी ज्या घरांत रहात होतो ते घरही थडीवाऱ्याच्या दिवसांत फारसे सुखावह नव्हते. मी माडीचा जिना चढू लागलो तेव्हा त्या जिऱ्याच्या लोखंडी कुठड्याला स्पर्श होताच माझ्या हाताला जणू विंचू डसल्याचा भास झाला. त्यासरसा मी माझा दुसरा हात आधारासाठी भितीला टेकला, तो भिंतही तितकीच गारडलेली हाताला लागली. त्याच क्षणी मला एकदम त्या गोष्टीची आठवण झाली व मी स्वतःशी उद्गारलों, “देवा ! माझ्यापाशी दोन लाख रुपये असते तर ?”

“तो विचार मनांत घोळवीत मी माझ्या झोपण्याच्या खोर्लांत गेलों. तों तेथेही माझे मूर्तिमत द्वायिद्य उभे असलेले पाहून माझ्या मनाला हळहळ

वाटली कीं, असल्या गरिबीच्या जिण्यापेक्षां मरण बरें. तेव्हांही अर्थात् दोन लाख रुपयांची आठवण मला झाल्याखेरीज राहिली नाही.

“ तथापि, खरे सांगायचे तर त्या रात्री मी बिळान्यावर पडेपर्यंत मला त्या स्त्रीची आठवणही कधीं झाली नव्हती. बिळान्यावर पडल्यावर मात्र त्या आठवणीने मनाला इतकी तळमळ लागून राहिली कीं, तळमळीमुळे मला झोप येण्याला बराच वेळ लागला.

“ दुसऱ्या दिवशीं सकाळीं सुमारे सहा वाजण्याच्या वेळीं मी जागा झाले. त्या दिवशीं मला सकाळच्या वेळीं एका महत्त्वाच्या कामासाठीं बाहेर जायचें होते. आणि बाहेर तर थडी मी म्हणत होती. परतु करणार काय ? भिणभिणण्यापूर्वीं मला त्या नियोजित स्थळीं जाऊन पोहोचायला पाहिजे होते. अरेरे ! देवा, माझ्यापाशीं दोन लाख रुपये असते तर ?

“ त्या दिवशींचे काम आटोपून बरोबर दहा वाजतां मी माझ्या कचेरींत आलो. तेथलीं जुजबी कामे आटोपून मी माझ्या दोनप्रहरचे दरिद्री जेवण उरकून घेतले व पुन्हा कचेरींतल्या कामाला लागलो. त्या वेळीं मात्र मला त्या श्रीमान् तरुण स्त्रीची क्षणोक्षणी आठवण होऊ लागली आणि त्याबरोबरच मनांत प्रश्न उभे राहिले, “ ती श्रीमान् तरुणी कोण बरे असावी ? तिला मी पत्र कां पाठवू नये ? तिचा शोध मी का करू नये ? ”

अगदीं थोडक्यांत सागावयाचे तर सुमारे पधरा दिवसांपावेतो तीच एक कल्पना माझ्या मनात एकसारखा पिंगा घालित होती. तोपर्यंत मी माझे सर्व कर्मभोग, सर्व सकटे व सर्व दुःखे स्वतःला न कळत निमुटपणे सहन करित होतो. पण त्यांनीच आता सुयाटांचण्याप्रमाणे माझ्या हृदयाची बांचून बांचून अगदीं चाळण करून सोडली. त्या प्रत्येक टोंचणीबरोबर माझे मन त्या तरुण स्त्रीकडे अधिकाधिक ओढले जाऊ लागले.

“ अखेर मी माझ्या मनांत त्या स्त्रीचे कल्पनाचित्र रंगवू लागलो. आपणाला ज्या वेळीं एखादी गोष्ट पाहिजे असने, त्यावेळीं तिचे कल्पनाचित्र आपण जे मनात रगवितो ते अर्थातच आपल्या आवडीनिवडीच्या अनुरोधाने रंगविल जाते. सामान्यतः अशा श्रीमान, सुंदर व तरुण स्त्रीवर वर्तमानपत्रात ‘ हार पाहिजे ’ अशी जाहिरात देण्याची पाळीच येऊ नये. तथापि ही

विशिष्ट मुलगी श्रीमदा, तरुण व सुंदर असूनही कमनशिबी असेल ! त्याचा काय नेम सांगावा ?

“ मात्र दोन लाखांची माया त्या स्त्रीपार्शी आहे म्हणून संपत्तीच्या आशेने माझ्या तोडाला पाणी सुटलें असा त्याचा अर्थ नव्हे. कारण असल्या श्रीमतीच्या जाहिराती पुष्कळदा अतिशयोक्तीच्याही असू शकतात. तथापि त्यात अगदीच सत्य नसते असे नाही. कधी कधी तर ह्या श्रीमतीच्या गोष्टी अक्षरशः खऱ्याही असू शकतात.

“ उदाहरणादाखल सांगतो. एका तरुण व सुंदर मुलीला अशीच लाखमाप श्रीमती मिळाली; परंतु जाणतेपणी तिला कळून आलें की, आपण अकुलीन आहे. त्या मुलीची आईही तिच्या बापाची ठेवलेली स्त्री होती. तो अकुलीनतेचा डाग झांकला जाण्यासाठी ती मुलगी आपल्या श्रीमतीच्या जोरावर एखाद्या गरीब पण कुलीन वराशीही लग्न करायला तयार होती.

“ त्या स्त्रीविषयींच्या माझ्या एकदर कल्पना काहीशा विवित्र होत्या हें खरे. परंतु त्या कल्पनांच्या आधारानेच मी चालत होतो. वस्तुतः माझ्यासारख्या वकिलीपेश्याच्या माणसाने कादंबऱ्या वाचून त्यातील कल्पितकथांबरोबर वाहात जाणे चांगले नव्हे; तथापि मी कादंबऱ्याचा मोठा शोकी होतो एवढे मात्र खरे.

“ तेव्हा सागावयाची गोष्ट मी लगेच कोणा पक्षकाराचे वकीलपत्र घेतल्याचें मिष करून त्या पक्षकाराच्या वतीने त्या स्त्रीला एक पत्र लिहिले.

“ त्यानंतर बरोबर पाचच दिवसानी दोनप्रहरीं तीन वाजण्याचे वेळीं माझ्या कारकुनाने आत येऊन माझ्या भेटीसाठी बाहेर मदाकिनी वेल्हाळ या नांवाची कोणी स्त्री आल्याचे सांगितले. तिला आत पाठवून देण्याला मी सांगितलें. थोड्याच वेळात एक तरुण व सुंदर अशी सुमार वीस वर्षांची स्त्री माझ्यापुढें येऊन उभी राहिली. ती मी दाखविलेल्या खुर्चीचा स्वीकार करून म्हणाली, “ आपल्या पत्राप्रमाणे मी आले आहे.”

“ पण तुम्ही कोण हे मला अजून कळले नाही ” मी म्हणतें.

“ तुम्ही जिला पत्र पाठविलेत तीच मी, ”

“ लग्नाविषयींचे पत्र काय ? ”

“ होय. ”

“ अस्से ! ”

“ असल्या गोष्टी सांगोवांगीनें पार पडत नसतात म्हणून मी आलें आहे. ”

“ बरोबर आहे तुमचे म्हणणे. बरे तुम्हाला लग्न करायचें आहे म्हणतां, होय ना ? ”

“ होय. ”

“ तुम्हांला आईबाप आहेत काय ? ”

ती स्त्री किंचित् गोधळली व उत्तर देण्याला कां कुं करू लागली. परंतु कांहीं क्षण गेल्यावर ती आपणहून म्हणाली, “ नाही...माझी...आईबापें ...ह्यात नाहीत. ”

मी मनांत म्हटले कीं माझा तर्क बरोबर ठरला. त्याच क्षणीं त्या तरुण स्त्रीविषयीं विशिष्ट अनुकंपा माझ्या मनात जागृत झाली. तिच्या मनाला वाईट वाटू नये म्हणून तिच्या जातकुळीचा प्रश्न टाकून मी तिला विचारलें, “ तुम्ही तुमची जी दोन लाखाची इस्टेट आहे म्हणता ती अगदीं निष्कजीं व कोणत्याही भानगडीपासून मुक्त आहे काय ? ”

यावर मात्र ती स्त्री का कू न करता उत्तरली, “ होय ”

मी त्या तरुणीकडे लक्षपूर्वक पाहिले, तेव्हां मला तिच्याविषयीं आदर व अभिमान वाटू लागला. ती वयानें केवळच तरुण नव्हती; ती प्रौढांत मोडू लागली होती. परंतु तिच्या शरिराचा बांधा फारच सुंदर असल्याने नुकत्याच फुलांच्या ताटव्यावरून तोडलेल्या पूर्णविकसित टवटवीत फुलासारखी ती दिसत होती. तेव्हा मला साहजिकपणेच वाटू लागले कीं आपण स्वतःच घेतलेले काल्पनिक पक्षकाराचे वकीलपत्र फाडून टाकावे व स्वतःची आंळख देऊन तिच्यापार्शीं प्रेमयान्चना करावी. तथापि दुसऱ्याच क्षणाला वाटलें कीं एकदम इतका आपलेपणा बरा नाही. असा विवेक करून मी तिला म्हणालों, “ ज्याच्यासबर्धा मीं सध्यां तुमच्याशीं बोलत आहे, ते माझे पक्षकार फार गंभीर वृत्तीचे व अब्रूदार असे मान्यतेचे सद्गृहस्थ आहेत. परंतु ते शरिराने अंमळ दुबळे आहेत. ”

“ अस्से ! पण मला तर शरिरानें घट्टेकट्टे, हाडापेरानें मजबूत व सशक्त पुरुष आवडतात. ”

“ पण तुम्ही त्यांना एक वेळ पहा तर खरें ! ते तुम्हाला आणखी चार दिवसांनी भेटू शकतील. कालच ते आकोल्याला काहीं कामासाठी गेले आहेत.”

“ चार दिवस वाट पाहावयाची ! किती उशीर हा ? ”

“ त्याला काहीं इलाज नाही. पण तुम्हाला ताबडतोब घरी माघारें गेलेच पाहिजे काय ? तुमची काहीं हरकत नसेल तर माझ्या घरी तुम्ही तेवढे चार दिवस पाहुणचार घ्यावा अशी माझी विनंती आहे. माझी खात्री आहे की तुमचा काळ इथे अगदीं आनंदात जाईल. ”

“ तुम्ही फारच प्रेमळ गृहस्थ आहा. मी तुमच्या ह्या सूचनेबद्दल फार आभारी आहे. पण तुमच्याकडेच राहण्यात विशेष काय आहे ? ”

“ तुम्ही इथे कुठे उतरला आहा ? ”

“ मी सुखनिवासाश्रमात उतरल्ये आहे. ”

“ बरे तर, आज सायकाळीं आमच्याकडे तुम्ही जेवावयाला तरी आलेच पाहिजे. ”

“ ती स्त्री यावर होय म्हणून निघून गेली. मी तिला दरबाजापावेतीं पोचवायला गेलो.

“ कबूल केल्याप्रमाणे सायकाळीं सात वाजतां ती तरुण स्त्री माझ्या घरी आली. मी त्या दिवशीं मुद्दाम एका आचान्याला बोलावून सुग्रास जेवणाची व्यवस्था केली होती. मी दारिद्री असलों तरी माझें दारिद्र्य तिच्या नजरेला मी कसें आणावे ? ”

“ आम्ही रात्रीं आनंदाने एकत्र बसून भोजन केलें. आमची ती पहिलीच भेट होती खरी; पण त्या एकाच भेटींत आमची चांगलीच मैत्री जमली, व बोलण्याच्या ओघात ती तरुणी आपली कर्मकहाणी मला निवेदन करूं लागली, ती अशी: एका मोठ्या सरदाराने अष्टविलेच्या थोर स्त्रीची ती मुलगी होती, व ती त्याच गावीं रहात असे. तिच्या बापानें व आईने मरतेसमयीं आपली लाखांनीं मोजण्याजोगी इस्टेट तिच्याच नावाने केल्यामुळें आता ती चांगलीच श्रीमत गणली जात होती. परंतु ती आपल्या आई-बापाचीं नांवे माल कोणालाही सांगण्याला तयार नव्हती. “ मी माहिती मिळविण्यासाठीं जग जग पळाडले पण रामाचें नाव ! मात्र तिनें आपल्या

संपत्तीचा सर्व खुलासा माझ्यापार्शी केला, व एवढी मोठी इस्टेट रक्षण करण्याची तिची बेमालूम हातोटी पाहून मलाही कौतुक वाटलें. माझी एकंदर वर्तणूक पाहून त्या तरुणीच्या मनात माझ्याविषयी आपुलकी उत्पन्न झाल्याचें मी तिच्या आनदी वृत्तीवरून तेव्हा ओळखले, व तीही मला तितकीच आवडत असल्याचे दर्शविण्यालाही मी कमी केले नाहीं.”

“आता ओघालाच आलं तेव्हा खरे सागायलाच पाहिजे. मी कधी कधी थोडी थोडी चागल्यापैकीं दारू घेतो. त्या दिवशीं मला ती लहर आली. त्या तरुणीलाही तशी हौशीखातर सवय असल्याचे मी तिच्या एकंदर हावभाववरून ओळखले, व आम्हीं दोघानीं त्या रातीं एकत्र मदिरापान केलें. थोड्याच वेळात माझ्यावर दारूचा सौम्य अमल चढूं लागला, व तिचीही तशीच अवस्था झाली. त्या उन्मादाच्या भरात ती मला वश होईल अशी आशा मला वाटू लागली, व मी आडपडयाने तशी भाषा बोलू लागलो, तेव्हा अनुरूप अशीं उत्तरे देऊन ती मला अनुरक्तता दर्शवू लागली. मी तेवढ्यांत किंचित् भानावर येऊन व माझ्या पक्षकाराचे नाव पुढे करून पुन्हा एकवार तिच्या इस्टेटीची खुलासेवार माहिती विचारून घेतली. कारण तिची संपत्ति हा तर माझ्या दृष्टीने मुख्य प्रश्न हो.ा.”

“पण ती तरुणी माझ्यापेक्षाही धूर्त ठरली. तिने एकाच बैठकींत सर्व प्रश्नांचा उलगडा करून घेण्याचे ठरवून आपल्या संपत्तिसंबधाचे सर्व महत्त्वाचे कागदपत्र आपणाबरोबर आणले होते. ते पाहून माझे सारे सशय दूर झाले व त्या आनदाच्या भरात मी त्या तरुणीला आलिंगन दिले. मात्र ते माझे आलिंगन अगदीं शुद्ध भावाचे होते; अतःकरणाच्या समाधानाखेरीज दुसरा कोणताही भाव त्या वेळीं माझ्या मनात नव्हता. तिच्याही मनात तेव्हा काहीं विकल्प आला नाहीं. तिने माझ्या रासिकतेला जरादेखील नापसती दर्शविली नाहीं. उलट समाधानच व्यक्त केले—आणि त्याचा परिणाम मी तिला—तो कदाचित् दारूचा परिणाम असेल...वश झालो...किंवा यापेक्षा खरें बोलायचे तर...ती मला वश झाली.

“आणि त्यानंतर...जितक्या सहृदयतेने व जबाबदारी ओळखून मी तिच्याशीं वाणूं लागलों, तितकीच तीही माझ्याशीं वाणू लागली. तिच्या नेत्रांतून काहीं वेळ अश्रूचीं दोन कारंजीं वाहू लागलीं, यापुढें मी तिच्याशीं

विश्वासघात करूं नये, अशी ती माझी प्रार्थना करूं लागली. तेव्हां तिनें जें जें सांगितलें तें तें मीं बिभूतकार कबूल केले. तिनें मागितलीं तेवढीं वचनें मीं तिला दिलीं. तेव्हां तिचे समाधान झाले. नंतर ती सतुष्ट वृत्तीनें माघारी गेली. व मी घडलेल्या प्रकाराचा विचार करीत विछान्यावर पडलों.”

“ आतां मीं काय बरें करणार ? कारण मी माझ्या पक्षकाराशीं अतिप्रसंग करून गंतून पडलों होतो. मी त्या तरुणीला थाप मारल्याप्रमाणें खरोखरच एखादा तसा पुरुष पक्षकार माझ्यापाशीं असता तर गोष्ट निराळी होती. परंतु तसा कोणीच नव्हता, व अखेरपावेतो एकंदर प्रसंगाला तोंड देण्याची पाळी आता मजवर आली होती. माझी मीच स्वतः फसवणूक करून घेऊन चुकलों होतो. खरोखर, काय चमत्कारिक परिस्थिति निर्माण झाली पहा ! मी त्या तरुणीला तशीच ना—नकळेच्या न्यायाने वाटेला लावूं शकलो असतो, व तिलाही माझ्याविरुद्ध कांहीं ओरड करतां आली नसती. परंतु तिची दोन लाखाची इस्टेट ! दुसरे असे कीं एकवार आपण ज्या तरुणीच्या चांगुलपणाचा असा फायदा घेतला, तिच्याशीं विश्वासघात करणें मला तरी कसें शोभलें असतें ? असा माझ्या मनांत परस्परविरोधी विचारांचा एकच गोंधळ उडून गेला. ”

“ तथापि समजा, मीं त्या तरुणीशीं लग्न लावलें असतें, तरी इतक्या सुलभतेनें परपुरुषाला वश होणारी ती पत्नीधर्म नीट पाळील याची तरी काय खात्री ? तोंवर तरी मी परपुरुषच होतो कीं नाहीं ! ”

“ असा ती सारी रात्र विचार कर कर करून मा केव्हा झोंपी गेलों तें माझें मलाच कळलें नाहीं. सकाळीं जागा झालों तेव्हां माझें मस्तक बरेंच शांत झाले होतें. मीं मुखमार्जन आटोपून चहा घेतला, व कपडे करून त्या तरुणीला भेटावयाला गेलो. मला पाहातांच ती एकदम लाजली व किंचित् खालीं मान घालून हंसण्या चेहऱ्यानें मजकडे पाहात उभी राहिली.

मी तिला म्हणालों, “ बाई, मीं तुमच्या बाबतींत अक्षम्य अन्याय केला आहे हें मी कबूल करतां. त्या अन्यायाची भरपाई करण्यासाठीं म्हणून मी तुमच्याशीं लग्न लावूं इच्छितों. याला तुमची मान्यता आहे काय ? ”

तिनें लाजत लाजत पण समाधानवृत्तीनें मला तेव्हांच होकार दिला. कसेच थोडक्याच दिवसांत आमचें लग्न झालें.

“ लहानंतरचे सहा महिने आम्ही पति-पत्नी अगदीं आनंदसागरांत पोहत संसार करीत होतो. माझी वकिली मुळांतच नीटशी चालत नव्हती, व आतां तर तेवढीही दगदग करण्याचें कारण मला उरलें नाहीं. कारण आतां माझ्या पत्नीची संपत्ति ती माझीच संपत्ति होती. ”

“ तथापि हळूहळू एक गोष्ट मात्र माझ्या डोळ्यांवर येऊं लागली. माझी पत्नी वारंवार जी घरांतून बाहेर जाई, ती बराच वेळ पावेतों माघारी येत नसे. हें तिचें वारंवार बाहेर जाणेही नियमित होतें. एका आठवड्यांत ती मंगळवारी बाहेर जाई, तर दुसऱ्या आठवड्याला शुक्रवारी. ही मला फंसवते आहे, पत्नीधर्म पाळण्यांत कुचराई करते आहे, असें माझ्या मनानें वेतलें, व मी तिच्यावर पाळत ठेवू लागलो.

“ तो मंगळवारचा दिवस होता. माझी पत्नी त्या रात्री बारा वाजण्याच्या सुमाराला बाहेर निघाली. तिची कल्पना कीं मी झोपीं गेलो असेन. पण मी जागाच होतो. मीही तिच्या मागोमाग मुद्दाम कोणाला आपली ओळख मिळूं नये म्हणून बनावट मिशा व गॉगल्स लावून बाहेर पडलों. माझी पत्नी आपणाला कोणी पहात तर नाहीं ना, अशा सशयाने मागे पुढे पहात झपझप पावळें टाकीत स्टेशनच्या बाजूला चालली होती. तिच्या मागोमाग मी चाललों होतो. प्लॅटफॉर्म तिकिट काढून ती थेट प्लॅटफॉर्मवर गेली तेव्हां मीही तिच्या मागोमाग गेलों. मात्र मी जरा दूर उभा राहिलों. माझी एयवरच्या प्रत्यक्ष अनुभवावरून पूर्ण कल्पना झाली होती कीं माझ्या पत्नीचा कोणीतरी प्रियकर असला पाहिजे, व तो या ठराविक गाडीनें येऊन तिला भेटत असला पाहिजे. परव्हीं अशा अपरात्रीं तिला माझा डोळा चुकवून स्टेशनवर येण्याचें काय कारण ? ”

“ थोड्याच वेळांत गाडी येण्याची घंटा झाली. जाणाऱ्या उतारुंची तारांबळ सुरू झाली. गाडी घेऊन स्टेशनांत उभी राहिली. उतारुंची चढउतर सुरू झाली. माझी पत्नी त्या गर्दीतूनच पुढें घुसली. मी तिच्या पाळतीवर होतोच. गर्दीतून एक धट्टीकट्टी शेतकरीण स्त्री एका सुमारे तीन वर्षांच्या बालकाला घेऊन पुढें येतांना मला दिसली. माझ्या पत्नीनें त्या बालकाला घेऊन आपल्या सोटाशीं धरलें व त्याचे मटामट मुके घेण्याला सुरवात केली. स्त्री एक लहानगी गोभिराणी मुलगी होती.



“ लगेच माझी पत्नी अंमळ बाजूला वळली, दुसरी एक शेतकरीणबाई आणखी एका लहानग्या—जवळजवळ तान्ह्या मुलाला घेऊन जवळच उभी होती. माझ्या पत्नीने त्या बालकाला आपल्या हृदयाशी घट्ट धरलें व त्याचेही मटामट मुके घेतले. लगेच ती तेथून त्या दोन मुलांना त्यांच्या दायांच्या हातीं देऊन व त्या दोघांना बरोबर घेऊन स्टेशनच्या बाहेर येऊ लागली.

“ मी त्या सर्वांचा पाठलाग करित होतोच. घनतोलीवरच्या एका निर्जन बगस्यापाशीं माझी पत्नी आपल्या परिवारासह येऊन पोहोंचली, तेथून मात्र ती पुढे काय करते याचा विचार मीं केला नाहीं. मला तो विचार करवेनाच. आपल्या पत्नीच्या दुराचाराला आपणच साक्षादार राहण्याचें कोणत्या मानी नवव्याला रुचेल ? मी तसाच डोळ्यावर कातडें ओढून माघार आलो.”

“ त्या रात्रीं पहाटे पांच वाजण्याच्या सुमाराला मी जागा झालों. पण तेव्हाही माझी पत्नी माघारी आली नव्हती. ती उजाडतें न उजाडतें तोंच आली. तिला पाहतांच मीं पहिलाच प्रश्न विचारला, “ तों मुले कोणाचीं ? ”

“ कोणतीं मुले ? ” तिने विचारलें.

“ रात्री तूं स्टेशनावर ज्याचे मटामट मुके घेतलेस व ज्यांना घेऊन तूं स्टेशनच्या बाहेर पडलीस ती ! ”

“ माझ्या पत्नीला एकदम मूर्छा आली व रडूं कोसळलें. ती घाडकन् खालीं कोसळली. थोड्या वेळाने अंमळ शुद्धीवर आल्यावर तिनें खरा वृत्तांत मला कथन केला. त्यावरून मला कळून आले कीं ती अशा चार मुलांची आई आहे—दोन मुली आणि दोन मुलगे. पैकीं मुलांना ती दर मंगळवारीं भेटे व मुलांना शुक्रवारीं भेटे.

“ आणि तिची सारी संपत्ति...मला सांगायला फार लाज वाटते वकीलसाहेब, असल्या अनीतिमय आचरणांतच माझ्या पत्नीच्या दोन लाखांच्या इस्टेटीची निपज झाली आहे !

“ आतां आपणच मला सांगा वकीलसाहेब, मी बटस्फोट मागूं नये तर काय करावें ? ”

वकीलसाहेबांनीं गंभीर चर्या करून शांतपणें उत्तर दिलें, “ त्यापेक्षां हीं चारही मुलें आपलींच आहेत असें म्हणा म्हणजे झालें,”

## सुकलेली माळ

ग्रीष्मऋतु संपून नुकताच पावसाळ्याला आरंभ झाला होता. आकाशांत निळ्या काळ्या मेघांची मस्तीला आलेल्या हत्तींप्रमाणे मागे झुंज चालली होती. नगरांत तेव्हां मेघमेळ्याची जत्रा होती. त्या जत्रेचें उपास्यदैवतही मेघच आणि आकाशातही मेघावडबरेच माजले होते. जणु काय भूतलावर उत्सव करणाऱ्या आपल्या भक्तांच्या आळवणीला भाळून मेघराज भक्ताचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी नटून थटून आकाशांत येऊन उभा राहिला होता.

मेघमेळ्यात यात्रेकरूंची बेसुमार गर्दी होती. दूरदूरचे नानाप्रकारचे व्यापारी नाना प्रकारच्या वस्तू घेऊन जत्रेत दुकाने माडून बसले होते. निरनिराळ्या प्रकारचे खेळ, नाटक तमाशे वगैरे करमणुकीचे खेळ खेळणाऱ्या कलावतांचीही तेथे रेलचेल होती. यात्रेकरू तर इतके होते की तेथे मुगीलाही रीघ नव्हती.

घटकाभर जिवाची करमणूक करावी म्हणून मीही मेळा पहावयाला गेलों. तेथे एका फुलवाहाऱ्या दुकानापार्शी जाऊन मी माझ्या आवडत्या हिरव्या-चाफ्याची चौकशी करता आहे तोच एक सुंदर बालिका येऊन माझ्यापार्शी उभी राहिली. तिला पाहतांच मला हिरवा चांफा बिकत घेण्याचा विसर पडला. मी तेथून जवळच एक जो बकुळीचा वृक्ष होता त्याखाली जाऊन उभा राहिलों वतेथून त्या सुंदर बालिकेचें सौंदर्य आतुरतेनें न्याहाळूं लागलों. ही वर्णाने गोरीपान होती. तिचे नेत्र हरिणीसारखे होते; थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे ती एक दृष्ट लागण्यासारखी सुंदर तरुण बालिका होती.

ती लाभवती फुलांच्या माळा विकीत होती. तिच्या डोक्या हाताच्या मनगट्यावर आधारून ठेवलेल्या बऱ्याचशा माळा होत्या; त्या भराभर विकण्या जात होत्या. मी तिच्याकडे पाहिलें तेव्हां त्या तरुणीच्या हाती फक्त काही माळा विकण्याच्या शिळक राहिल्या होत्या, इतक्या झपाट्यानें माळा

विकल्या जाण्याचें कारण त्या माळांची किंमतही फार नव्हती. पैशाञ माळा दोन.

पण मनुष्यस्वभावाची अशी मौज आहे की, मनुष्याला एखादी वस्तु कितीही स्वस्त मिळाली तरी ती आणखी स्वस्त मिळावीशी वाटते. आणि ही सारी काटकसर व घासाघीस बिचाऱ्या गरजू गरिबांशीं सौदा करतांनाच आठवते. गरिबांचे काळ जगांत सर्वच असतात. ती बालिका माळा विक्रीत होती तोंच एक एटबाज धर्तिंगण गर्दीतून पुढे आला आणि एक पैसा तिच्या हातावर फेकून जबरदस्तीनें तीन माळा घेऊन गेला. बिचाऱ्या बालिकेच्या हातातील माळांची जोडी तुटली व एकच माळ शिल्लक राहिली. ती अगर्दी रडकुडीला आली. आतां ती उरलेली एकच माळ कोणी विकत घेणार नाहीं आणि ती वायां जाऊन आपला टोटा होईल म्हणून ती हतकी दुःखी झाली होती.

तोंच दुरून एक सभ्यसा गृहस्थ येतांना त्या बालिकेला दिसला. ती लगेच चार पावलें जाऊन त्याला म्हणाली, “दादा, चमेलीची माळ विकत घेतां का ?”

“नको.” असें तुसडेपणानें उत्तर देऊन तो गृहस्थ निघून गेला. त्या बालिकेच्या बाकीच्या माळांच्या जोड्या विकल्या गेल्या; पण त्या एका माळेल कोणीच गिऱ्हाइक भेटेना. हां हां म्हणता तिन्हीसांजाची वेळ झाली. एवढ्यात उन्हाच्या तिरपेनें ती माळ बरीच कोमेजून गेली होती आणि यात्रेकरूची गर्दीही पांगली होती. मी अजून तेथेच यात्रेची मौज पाहात हिंडत होतो. हतक्यांत कसलासा एक कोमल मंजूळ स्वर माझ्या कानां आला. मी मागे वळून पाहतो तो ती बालिका माझ्यापार्शीं येऊन हातांतील विजोडाची एक माळ पुढें करून मला विचारीत होती, “दादा, चमेलीची माळ घेतां कां ?”

मला त्या बालिकेच्या चिकाटीचें व धीटपणाचें कौतुक वाटलें. तिला निराश करूं नये म्हणून मी खिशांत हात घालून पैसा शोभूं लागलों. पण सुटा पैसा खिशांत एकही नव्हता. आतां काय करावें ? खिशांत पैसे मुळांच नव्हते असें नव्हे; रुपया झोता, पण बंदा. अखेर तोंच रुपया बालिकेच्या हातीं

देऊन म्हटलें. “ ही वे तुझ्या माळेची किंमत ” आणि तसाच ती माळ घेऊन पुढें चालूं लागलो.

अंमळशानें मीं मागे वळून पाहिलें; तों ती बालिका तेथेंच उभी राहून तटस्थपणाने माझ्याकडे टक लावून पहात होती.

मी घरीं जाऊन पोहोंचलो तो रात्र झाली. त्या रात्री मी कांहीं न खातां न जेवतां बिछान्यावर जाऊन पडलो. पण चैन कसे ते पडेना आणि शोपही येईना. एकसारखी ती सुंदर बालिका माझ्या कल्पनासृष्टींत जणू माझ्या दृष्टी-समोर तरळत होती. तिच्याकडून विकत घेतलेली अगोदरच कोमेजलेली चमेलीची माळ आतां जरी पुरती कोमेजली होती तरी ती मला इतकी आवडत होती कीं मीं ती एकसारखी कितीदां तरी हुंगली व तिचें एकसारखे चुबन घेतलें. तेवढ्याने माझे मन किंचित् शांत झालें व माझा अंमळ ढोळा लागला.

पण झोपेंत तरी काय ! मनीं वसे तें स्वप्नीं दिसे म्हणतात त्याप्रमाणें जागेपर्णी माझ्या दृष्टीपुढून दूर न होणारी ती बालिका झोपेंतही माझ्यासमोर उभी होती. तिनें लाजत लाजत गालातल्या गालांत हसत, ‘माझ्या जिवाच्या जिवलग्गा’ अशी मला हाक मारली, आणि चमेलीच्या फुलांची एक टव-टवीत माळ माझ्या गळ्यांत घातली. अंमळशाने जागा होऊन पहातो तों काय, माझ्या गळ्यांत चमेलीची माळ नव्हती, व समोर ती बालिकाही उभी नव्हती !

सकाळीं सूर्य उगवतांच मी जो उठलों तो अंमळशानें त्या बालिकेचा शोष करावयाला निघालो. सार नगर धुडाळून पालथे घातले; एखादी लहानशीं गल्लीदेखील धुडाळावयाची ठेवली नाहीं. परंतु त्या बालिकेचा शोष कोठेच लागेना.

असे आणखी कैक दिवस गेले. माझे धुडाळणें सारखें चाललेंच होतें. परंतु व्यर्थ. अखेर मी दुधाची तहान ताकावर भागवावी त्याप्रमाणे त्या सुकलेल्या माळेवरच समाधान मानून घेऊ लागलों.

हां हां म्हणतां असें एक वर्ष लोटले. पुन्हा मेघमेळा आला. त्या जत्रेंत मीं पुन्हा एकदां माझ्या नशिबाची परीक्षा पाहाण्याचें ठरविलें. या वर्षीची जत्रा गेल्या वर्षापेक्षाही भरभराटींत भरली होती, देशोदेशचीं नानापरिंच्या

कलाकुसरींची दुकाने या वर्षी चिक्कार आली होती. आणि यात्रेकरूही अनपेक्षितपणे दूरदूरच्या प्रांतांतून तेथे लोटले होते. जिंकडेतिकडे आनंदी-आनंद होता. यात्रेत हरतऱ्हेच्या मालाची विक्रीही धुमधडाक्याने सुरू होती. परंतु माझे मन कांहीं केल्या त्यांत रमेना; माझे आशेला आलेले डोळे निराळ्याच आवडत्या वस्तूचा शोध करण्यांत गुतलेले असल्यामुळे सभोंवारच्या आनंदी-आनंदाचे त्यांना काय होय ? माझ्या हृदयांत जी एक सौंदर्यमूर्ति गेल्या वर्षीच्या मेषमेळ्यापासून अधिष्ठान मांडून बसली होती. तिचा शोध मी करित होतो. मी जत्रेतला प्रत्येक कोनाकॉपरा अगदी लक्षपूर्वक तीन तीन वार धुडाळून पाहिला, परंतु कोठे कांहीं पत्ता लागेना, अतःकरणांतल्या सौंदर्यमूर्तीचे सजीव प्रतिबिंब कोठेही दिसेना.

अशा स्थितींत सायकाळ झाली. यात्रेकरू आपपात्या घरी जाऊं लागले. जत्रेतील गर्दी ओसरू लागली.

“आतां कांहीं ती मला भेटत नाही. उगीच तिष्ठत हिंडून काय उपयोग असें म्हणून मीही माझ्या घरच्या वाटेकडे वळलो.

पण आमवास्येच्या रात्री आकाशात लुकलुकणाऱ्या तारकांप्रमाणे माझ्या निराशेतही आशा डोकावत होती. मनांत म्हटलें, गेल्या वर्षी प्रथम ज्या ठिकाणी ती बालिका मला भेटली, तिथे जाऊन पहावे तरी ! त्या विचारसरसा मी भ्रम हृदयानें त्या जागीं गेलो व एका झाडाखालीं स्वस्थ बसलों आतां-मात्र मला रडू कोसळले.

तशाच स्थितींत रात्र पडली. जत्रेतील गर्दी अगदी विरळ झाली. मी शून्य चित्ताने विचार करित त्याच जागीं बसलो होतो; जो तो आपापल्या घराकडे जात असतांना मी एखाद्या भ्रमिष्टासारखा तेथे कां बसलो होतो हें माझे मलाच कळेल.

तोंच अकस्मात् एक कोमल सुस्वर माझ्या कानां आला. मान वळवून पाहतों तो ती बालिका माझ्या बाजूला उभी.

“दादा, तुम्हीसुद्धां देवाला माळा वाहून या कीं !” असें म्हणून तिनें आपल्या हातांतील बऱ्याचशा माळा माझ्या हातीं टाकल्या.

मी त्या तशाच झेलून सगळ्याच्या सगळ्या उलट त्या बालिकेच्या कंठीं

घातल्या, त्याबरोबर ती एकदम चकित होऊन माझ्याकडे पाहून उद्गारली,  
“ हें काय केलेंत दादा ? ”

मी हंसत हंसत तिला म्हणालों, “ मला माझ्या देवतेला माळा वहायला  
तुंच सांगितलेंस ना ? ”

“ असें तुम्हांला करायचें होतें तर अगोदर मला कां नाहीं सांगितले ?  
या माळा गुंफतांना मला किती श्रम पडले होते याची तुम्हांला कल्पना तरी  
आहे का ? ” ती बालिका किंचित् रोषाने माझ्याकडे पहात म्हणाली.

“ बरी आठवण झाली. ” मी माझ्या विशातली ती सुकलेल्या फुलांची  
माळ काढून हार्ती घेतली व तीही लगेच तिच्या कठी घालून म्हटले, “ ही  
तुझी एक माळ माझ्यापार्शी होती ती आपली घे. ”

×

×

×

ती माळ पाहून बालिका ओशाळून गालांतल्या गालांत हंसली. तिची कोमल  
दृष्टि तेव्हां माझ्या पायाकडे वळली होती. वर न पाहतां तिनें आपल्या  
गळ्यांतल्या दागिन्याच्या माळेकडे हात नेले व ती तोंडून तिच्यांतून एक  
रुपया काढून तो माझ्या हार्ती देत म्हणाली, “ हा घ्या तुमचा रुपया. ”

त्या रुपयाला नेढन्याचा डाग होता. तो तिनें गळ्यांतल्या माळेंत  
सोन्याच्या पुतळीसारखा गुंफला होता. मी रुपयाकडे निरस्कून पहात विनो-  
दानें तिला म्हणालों, “ माझ्या रुपयाला हा डाग नव्हता.

ती पुन्हां गालांतल्या गालांत हंसत अनुरागपूर्वक उत्तरली, “ पण माझी  
माळ तरी सुकलेली कुठें होती ? ”

आजूबाजूला तेव्हां कोणीही नव्हें. मी त्या बालिकेला हृदयार्शी कवटाळून  
तिच्या ओठांना माझे ओठ भिडविले आणि तेव्हां तिनेंही मला प्रतिकार  
केला नाहीं.

आणखी काय सांगूं ?

# मोपासांच्या आणि इतर गोष्टी

## कृष्ण कमळ

सभोवार परोपरींच्या फलपुष्पांनीं बहरलेले कुजवन; त्याला त्याच्या सौंदर्यामुळे तें नांवही पण अगदीं शोभून दिसे. कुंजवनाच्या मध्यभागीं राजेबहादुरांचा राजप्रासाद या नांवाला शोभणारा भव्य, शोभिवंत व सर्व प्रकारच्या आधुनिक सुखसोयींनीं समृद्ध असा बगला होता. बगल्याच्या अर्थात् कुजवनाच्या आवारांत एक मोठा बकुळीचा वृक्ष होता, व त्या वृक्षाच्या आधारानें एक कृष्णकमळीची वेल वाढली होती.

बकुळीच्या वृक्षाला फुलावयाला व आपला सुगंध दशदिशांना पसरून द्यावयाला ऋतुकालाचें बघन असे. पण गरीब आणि श्रीमंत अशांच्या जगांतोळ प्रेमळ श्रीमतांच्या अंगीं श्रेष्ठपणामुळे जो लहरीपणा आलेला असतो तो प्रसंगीं चद्रावरच्या कांतीप्रमाणें खुलून दिसतो, त्याप्रमाणेंच बकुळीच्या वृक्षाचा तो लहरीपणाही कोणाला बोचत नसे. असला लहरीपणा गरजू गरिबांना शोभतही नाही व शेंपतही नाही. म्हणूनच ते बिचारे कृषिकर्म, सेवा, जें काय कर्तव्य करावयाचें तें सूर्योदयापासून सूर्यास्तापावेतो रोज करीत असतात. त्यांचें अमसौंदर्य कोणा कनवाळूचे मन आपणाकडे वेधून घेणार नाही? तशीच बकुळ वृक्षाच्या आधारानें वाढलेली कृष्णकमळीची वेल सामर्थ्ययुगांतील आपली दुर्बलता ओळखून मीही आपल्या आधारस्तंभाप्रमाणें हगामांतच फुलेन असा लहरीपणा न दर्शवितां सहाकाळ बारा मास फुले. त्या फुलांनीं त्या वेळीची

शोभा तर खुंदून दिसेच; पण त्या वेलीच्या सान्निध्यांत बकुळीचा वृक्षही त्या शोभेमुळे सुंदर दिसे. तो वृक्ष कोणी लावला होता नकळे; पण ती वेल मात्र सुधेने लावली होती.

कुजवनाच्या आवारात त्या बकुळीच्या वृक्षाखालीच एक दुपाली कौलारू झोपडी होती. त्या झोपडींत राजेबहादुराचा पुजारी विश्वेश्वर आपली एकुलती एक कन्या सुधा इच्यासह रहात असे. सुधा जन्मतःच फार तरतरीत व देखणी होती. पण ती बिचारी वयाच्या सहाव्या वर्षीच मातृहीन झाली होती. तिच्या आईने आपल्या तिसऱ्या बाळतपणांत आपल्या उपजत्या अर्भकासह इहलोकाचा त्याग केला होता. तेव्हापासून सुधेच्या पालनपोषणाचा सर्व भार विश्वेश्वरावरच पडला होता. परंतु तो भार त्याला आपल्या घन्याच्या प्रेमळ वृत्तीमुळे फारसा जाणवला नाही. राजेसाहेबाचा श्यामकान्त हा एकुलता एक मुलगा असल्याने व तो सुधेपेक्षा वयाने चारच वर्षांनी मोठा असल्याने सुधा अमळ मोठी बोलती चालती होताच त्या दोघाची चागली मैत्री जमली; व ती त्याच्या वयाबरोबर वाढतच गेली. सुधेने लावलेल्या कृष्णकमळीवर जशी फुले फुलू लागली, तशीच त्या दोघाच्या मैत्रीवर प्रेमाची फुलवती फुलू लागली. पण—!

बकुळीच्या आधाराने वाढलेली कृष्णकमळीची वेलही बकुळीच्या वृक्षावर वाढून त्याच्या फाटाना लपेटून अगदी एकजीव झाल्यासारखी दिसे. पण म्हणून काही त्या वेलीवर कधी बकुळे फुलली नाहीत, किंवा बकुळीच्या फांदीला कृष्णकमळे उगवली नाहीत. वनस्पतिशास्त्राच्या दृष्टीने दोन्ही विजातीय वनस्पति त्या, त्याचें इतकें दृढ मीलन आपोआप कसे होणार ?

श्यामकान्तही तरुण दिसू लागला, सुधा उपवर झाली, तिचें सौंदर्यही खुलून दिसू लागलें. पण तो पडला भीमंत आणि ती पडली गरीब ! तो धनी आणि ती खेवक. परस्पर प्रेमाने त्यांचीं मनें एकजीव झालीं तरी वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने त्यांच्या जीवनाची एकजीवता कशी होणार ?

श्यामकान्ताला बाटत होतें कीं सुधा आपली धर्मपत्नी व्हावी. सुधेलाही तसेंच बाटत होतें. पण कुठें जहागीरदारी भोमती आणि कुठें त्या जहागिरदाराच्या पुढ्याच्याचें दारिद्र्य ! राजेबहादुराच्या ती गोष्ट स्वर्गीही



आळी नाही; व विश्वेश्वरानें स्वप्नांतही तें वैभव आपल्या एकुलत्या एका सुधेसाठीं अपेक्षिलें नाहीं.

कुंजवनाच्या पलीकडे सुमारे एका मैलावर राजेबहादरांच्या मालकीची एक मोठी आबराई होती. तिचे नाव आबराई असलें तरी तिच्या अर्ध्या भागात फुलझाडे लावण्यात आलीं होती. ती आबराई दरसाल आग्याच्या हंगामात निराळी व फुलाच्या बारमहाच्या उत्पन्नासाठीं निराळी अशा दुबार खडाने दिली जात असे.

अलीकडे ती आबराई रामनाथराव नांवाच्या एका शेतकरीपेशाच्या ब्राह्मणाने मक्याने घेतली होती; व फुलझाडाची नवी लागवड करतांना रामनाथरावाचा मोठा मुलगा महेश्वर याने राजेबहादरांच्या कुंजवनातील अनेक फुलझाडाबरोबर कृष्णकमळीच्या वेलीचीही काहीं कलमे नेऊन त्या बागेत लावलीं होती.

राजेबहादरांच्या मध्यस्तीने विश्वेश्वरानीं महेश्वरशीं सुधेचें लग्न ठरविलें; त्याच सुमाराला श्यामकान्ताचें लग्न मध्यप्रातातील एका जहागीरदाराच्या मुलीशीं ठरल्यामुळें एकाच मंडपात दोन्ही लग्नसमारंभ पार पडले. विश्वेश्वराना सुधेच्या लग्नासाठीं निराळा खर्च काहींच करावा लागला नाहीं.

श्यामकान्त आणि सुधा याचें जरी एकमेकावर अत्यंत प्रेम होतें, तरी मृगजळाच्या मागे लागण्याचा अविचार त्यांनीं केला नाहीं. मनातून त्यांना अत्यंत वाईट वाटलें खरे; पण जे दुःख टाळता येण्याजोगे नाहीं, ते सहनच केले पाहिजे, इतका विवेक त्या दोघांच्याही अर्गां असल्यानें त्याचें अंतःकरणातील प्रेम अतःकरणांत नंदादीपाच्या ज्योतीप्रमाणें सदैव जागृत राहूनही त्याचे अलग अलग संसार जगाच्या रहाटीप्रमाणें सुरू झाले.

सुधा आपल्या सासरीं रहावयाला गेली.

त्याच उन्हाळ्यांत कुंजवनांतील कृष्णकमळीची वेल पाण्याच्या प्रभावामुळें सुकली, व तिच्याऐवजीं त्या वेलीचें कलम पुन्हा आणून लावण्याची आवश्यकता कोणाला वाटली नाहीं.

तरीपण राजेबहादरांच्या देवपूजेसाठीं आंबराईतून रोज जीं फुले कर्धी महेश्वर तर कर्धी सुधा यांच्याकडून तोडून देण्यात येत असत, त्यांत कृष्णकमळें

असत; व तीं कृष्णकमळें रोज भक्तिभावानें देवाला अर्पण करण्यांत शामकान्तालाही आनंद होत असे.

श्यामकान्त फुलाच्या परडींतील गुलाब, शेवंती, सोनचाप्याचीं सुगंधी फुलें तशींच ठेवून रोज कृष्णकमळ तेवढे अचूक शोधून काढून देवांना वाही, ते त्याच्या पत्नीनें अनेक वेळा पाहिले असेल. पण असें तो कां करतो ही शंका तिच्या मनाला कधींच शिवली नाहीं. त्याप्रमाणेंच सुधा धन्याच्या बगल्यावर पाठविण्याच्या फुलांत रोज नियमाने कृष्णकमळें तोडून घालावयाला कां चुकत नाहीं, हें महेश्वराच्याही कधीं ध्यानीं आले नाहीं.

२

लग्नांतर दोन महिने लोटले, व एके दिवशीं श्यामकान्त अचानक आबराईत आला. तेथें महेश्वर व त्याचा पिता हे दोघे बागेल पाणी देत असलेले पाहून थोडी वरवर विचारपूस करून तेथून तो जो बाहेर पडला, तो थेट त्यांच्या घरीं गेला.

सुधा तेव्हां गोठघांतील गुरांना पाणी पाजित होती. त्या दोघांना एकमेकांना पाहून काय वाटलें तें त्यांचें त्यांनी माहित. त्यांनीं ते एकमेकांनाही बोलून दाखविलें नाहीं.

श्यामकान्त थोडा वेळ स्तब्ध उभा होता, तो अगदीं हळू-सुषेला ऐकू जाणार नाहीं, किंबहुना त्याच्या स्वतःच्या कानांनाही नीटसा ऐकू जाणार नाहीं इतक्या हळू एक उसासा सोडून उद्गारला, “सुधे! मी आज रात्री विलायतेला पुढील अभ्यासासाठीं जावयाला निघणार आहे. तुला माझी आठवण रहावी म्हणून मी तुला कांहीं आतां देणार आहे तें तू घ्यावयाचें नाकरतां कामा नये. माझ्यावर तुझें खरें प्रेम आहे कीं नाहीं याची हीच कसोटी आहे.”

लग्नापूर्वीं श्यामकान्तानें सांगावें आणि सुधेने ऐकावें अस्राच परिपाठ होता. सुधेनें कांहीं क्षण डोळे मिटून घेऊन विचार केला. तेव्हां तिचा ऊर घडघडत असल्याचें वक्षस्यलावरील तिच्या पदराच्या मद हालचालीवरून श्यामकांताच्या ध्यानीं आलें.

सुधेनें पदरानें डोळ्यांच्या कोंपऱ्यांत ओळंबणारीं आसवें पुशीत विचारलें, “आपण मला काय देणार आहां ?”

“ही बे माझी आठवण !” असे म्हणून श्यामकान्ताने आपल्या कोटाच्या विशांतून एक लहानशी मखमालीची डबी बाहेर काढून सुधेपुढे केली.

सुधेने ती घेऊन उघडून पाहिली, तो आत एक तेजस्वी हिऱ्याची आंगठी तिला दिसली. त्या हिऱ्याचे तेज पाहून तिला वाटले की हा हिऱा भारी किंमतीचा असावा.

“काय किंमत आहे या आंगठीची ?” सुधेने विचारले.

“बाराशें रुपये. पण त्या किंमतीशीं तुला काय करावयाचे आहे ?” श्यामकान्ताने हसत म्हटले, “ही येत्या भाऊबिजेची भेट म्हणून समज, म्हणजे झाले.”

“पण.....”

“काय ? तूं माझी आठवण स्वीकारीत नाहीस ? माझा तूं प्रेमळ भाऊ या नात्यानेही स्वीकार करायला तयार नाहीस ?”

“तसें नव्हे...”

“तर ?”

“आम्ही गरीब माणसें. एक तर इतकी बहुमोल आंगठी माझ्या हाती शोभणार नाही. दुसरे, भाऊबिजेला आपण इथे नाही. ही भाऊबिजेची देणगी असें मी घरांत कोणत्या तोडाने सांगू ?” सुधा पुन्हा पदराने डोळे पुशीत पुशीत म्हणाली.

श्यामकान्ताने गंभीरपणाने अंमळ विचार करून हळूच आपल्या दांताखाली ओठ चावून म्हटले, “पण तुला माझी आठवण आपणापार्शी असावी असे वाटतें ना ?”

“वाटून उपयोग काय ? झिया परतंत्र असतात; त्या अशा बाबतींत मुक्या असतात.”

“मग मी एक उपाय सुचवितों.”

“सुचवा काय तो.”

“मी ज्या जवाहिऱ्याकडून ही आंगठी आज खरेदी केली, त्याच्यापार्शी पुन्हा जातो व त्याला सांगून ठेवतो की, अमक्या नांवाची नवरा-बायको आंगठी घ्यायला तुझ्या दुकानीं उद्यां अगर परवां येतील, त्यांना तूं हीच आंगठी शिफारस करून दाखव, व तिची किंमत चाळीस पचास रुपयांपेक्षे

जास्त सांगू नकोस किंवा घेऊं नकोस. तो प्रेमचंदशेट माझा चांगला मित्र आहे. तो बिम्बोभाटपणें मी सांगेन तसें करील. तू मात्र एक करायचें, महेश्वरापाशीं आपणाला एक नकली हिऱ्याची चांगलीशी पण बेताच्या किंमतीची आंगठी विकत घ्यायची आहे असा इट्ट घरायचा. तो तुझा एवढा इट्ट देखील पुरवणार नाही का ?”

“पुरवतील. पण.....”

“पैशांची अडचण ना ? ती मी परस्पर भागवितों. आज महेश्वर मला स्टेशनवर पोचवायला येईलच. तेव्हां मी त्याला पन्नास रुपये देणार आहे.”

इतक्यांत कोणीतरी सुधेला हांक मारू लागलें. तेव्हां श्यामकान्तानें आपलें संभाषण आवरते घेऊन जड अतःकरणाने सुधेचा निरोप घेतला.

रात्रौ श्यामकान्ताला स्टेशनवर पोचवायला गेलेला महेश्वर गाडी सुटल्यावर माघारा आला. रात्रौ एकान्तांत सुधेची भेट झाल्यावर तो आनदाने तिला म्हणाला, “धाकट्या धन्यानीं जाताना पन्नास रुपये देणगी म्हणून मला दिले आहेत. यांचा तुला काहीं तरी मनाजोगा दागिना करावा असे माझ्या मनात आहे. तुला कोणचा दागिना आवडतो तो साग, म्हणजे आपण उद्यां जाऊन विकत आणू.”

सुधा म्हणाली, “आपण मला हिऱ्याची आंगठी घेऊन देणार का ?”

“हिऱ्याची आंगठी ? ती इतक्या थोड्या किंमतीत कशी येईल ?”

“खऱ्या हिऱ्याची नाही तर एखाद्या चांगल्या नकली हिऱ्याची घेतली तरी चालेल. प्रेमचंदशेटजींच्या दुकानीं अशा आगट्या फारच चांगल्या मिळतात म्हणे. मग आपण मला या वर्षी दिवाळीसाठीं नवीन दागिना नाही केला तरी चालेल.”

तो सकेत पतिपत्नींत उगला.

दुसऱ्या दिवशीं महेश्वराबरोबर सुधा प्रेमचंद जवाहिऱ्याच्या दुकानीं गेली. प्रेमचंदानें त्यांना तेव्हांच ओळखलें, व विचारलें, “कितीपावेतों आंगठी पाहिजे आपणांला ?”

“फार फार तर साठ रुपयांपावेतों.” महेश्वर म्हणाला. त्यानें मनांत विचार केल्या कीं सवदा उरवतां उरवतां आंगठी आपण पन्नासांपावेतों

माणूं. त्यांतूनही मनाजोग्या आंगठीसाठीं थोडी जास्त किंमत पडली तरी धावयाची या विचारानें त्याने बरोबर पाऊणशे रुपये घेतले होते.

“ ही एक चांगली आंगठी माझ्यापार्शी आहे. हिची मूळ किंमत आहे शंभर रुपये. परतु आठ दिवसांपूर्वी ती ज्या एका गृहस्थानीं एथूनच शंभर रुपयांना विकत घेतली होती, त्यांना पैशाची अत्यंत गरज पडल्यामुळें त्यांनीं ती पन्नास रुपयांपावेतों जास्तोंत जास्त तोटा सोसून पण शक्य तों आजच्या आज विकण्यासाठीं माझ्याकडे आणून दिली आहे. आपण ती बेलाशक घ्या पाहिजे तर. कुठेही विचारा, तिची किंमत खऱ्या हिऱ्याच्या तोलानें केली जाईल इतका हा खडा नकली असूनही किंमती आहे ” असे म्हणून प्रेमचदशेटनीं ती पूर्वनियोजित आंगठी काढून हंसत महेश्वराच्या हातीं दिली.

सुधेने ती आंगठी ओळखली, व पसतही केली.

महेश्वरानें बराच वेळ हो नाही करतां करतां अखेर पन्नास रुपयांना ती आंगठी सुधेच्या आवडीमुळें खरेदी केली. तेव्हां सुधेच्या आनंदाला पारावार राहिला नाही ती पधराशें रुपयांच्या किंमती हिऱ्याला भाळली नव्हती; असल्या कितीतरी आंगठ्या तिने श्यामकांताच्या प्रेमावरून ओवाळून टाकल्या असल्या. ती श्यामकांताच्या प्रेमाची अक्षय स्मृति आपल्या चिरसहवासांत असावी ही तिची जिवाभावाची उत्कठा होती.

“ ह्या आंगठीवर नांव घालतां येईल का ? ” महेश्वरानें पन्नास रुपये मोजून देतां देतां विचारले.

“ हो ! कोंदणाच्या खालच्या बाजूला नांव घालतां येईल. नुसतें सोनेच तिचें एक तोळा आहे. आणि कोंदणाची बैठकही जाड व रुद आहे. ” प्रेमचद म्हणाला.

जवाहिराच्या दुकानांतून महेश्वर आंगठी घेऊन बाहेर पडला. तो सुधेला म्हणाला, “ तूं आतां घरी जा. मी हिच्यावर माझे नांव घालून आणतों. म्हणजे तुला आवडेल कीं नाही ? कीं तुझे नांव घालू ? ”

“ माझे कशाला ? आपण आपलेच नांव घालून आणावें. ” सुधा म्हणाली, व घरीं गेली.

दोन प्रहराच्या भोजनाची सर्व सिद्धता करून सुधा महेश्वराची मार्गप्रतिष्ठा करीत बसली होती. श्यामकांत दूरदेशी गेल्यामुळे त्याचें दर्शन आपणाला

आतां कैक वर्षे घडणार नाहीं, या विचारानें तिचें हृदय जितकें विद्ध होत होतें, तितकाच ती श्यामकांताच्या भावी उत्कर्षाचीं मनोराज्यें मनांत उभारून मनाचा विरगुळा करित होती. आपल्या श्यामकांताच्या निष्पाप प्रेमाची स्मृति म्हणून ती आंगठी आपण मरेतो आपल्या हातांत अक्षर्यां घालून ठेवणार असें स्वतःशीं हितगुजत असतां आज घरच्या देवपूजेसाठीं फुले तोडावयाचीं आंगठीच्या नादांत राहून गेलीं याची आठवण तिला झाली. ती तशीच आबराईत गेली व फुलें तोडू लागली. जातांना ती बरोबर आपल्या नवीन व्यालेल्या गाईच्या वासराला कोवळ्या दुर्वा चारण्यासाठीं घेऊन गेली.

सुधा फुलें तोडीत होती व वासरूतिच्या आगेंमागें चरत होतें. सुधेच्या मनांत विचार आला, आज कांहीं आपला श्यामकांत कृष्णकमळे देवांना वाहावयाला इथे नाहीं. आणि तो इथें नाहीं म्हणून घन्याच्या घरीं देवपूजेसाठी पाठविण्याच्या फुलांत आज तिनें मुद्दामच कृष्णकमळें तोडून घातलीं नव्हतीं. तिचा सासरा आज सकाळींच पूजेचीं फुलें तोडून घन्याच्या घरीं पांचवून परस्पर गांवाच्या वाडीवर कांहीं कामासाठीं निघून गेला होता. तो सायंकाळपावेतां येणार नव्हता.

३

आजपासून श्यामकान्ताची आठवण म्हणून त्याच्याऐवजीं आपण रोज कृष्णकमळें देवाला वाहावयाचीं, असा निश्चय करून सुधा इतर फुलांबरोबर कांहीं कृष्णकमळेंही तोडून परडींत घेण्यासाठीं त्या वेलीकडे जाऊं लागते तोंच मागाहून महेश्वरानें हाक मारली, “ सुधा ! ”

सुधा फुलांची परडी तशीच हातीं घेऊन उत्सुकतेनें महेश्वराला सामोरी गेली.

“सुधा ! तुला आज एक मोठी आनंदाची बातमी सांगावयाची आहे. ” महेश्वर प्रसन्न वृत्तीनें हंसत उद्गारला.

“ ती काय ? ” सुधेनें जास्तच उत्सुकतेनें विचारलें.

“ या दिवाळीची देणगी म्हणून तूं नुसती आंगठीच नव्हे तर तिच्या-बरोबर आणखी एकदाणीही मिळविणार.

“ ती कशी ? ”

“ सांगतों ऐक. मी आतां ती आंगठी घेऊन सोनाराकडे तिच्यावर नांव घालायला गेलों, तेव्हां सहज त्याला विचारलें, ही आंगठी केवढ्याला विकत घ्यावी ? त्यानें त्या खड्याची खूप तारीफ करून म्हटलें, आंगठीचा खडा फारच चांगला आहे. पण त्याला किंमत करवेना. त्यानें पुन्हा मलाच विचारलें, तेव्हां मी म्हणालों, दीडशें रुपये किंमत पडली. मनांत म्हटलें, याला किंमत कळते कीं नाहीं पहावी तरी ! त्यावर तो सोनार चांगली मिळाली असें म्हणाला. मी सहज म्हटले, तो हिरा बनावटीचा नसून खरा आहे; ओळखीमुळे मला ती स्वस्त मिळाली. त्याने मला ती दोनशें रुपयांना विकत देतां का म्हणून विचारले. मग मी थोडीच संधी वायां दवडतों ! मी ती त्याला देऊन हे पहा दोनशें रुपये रोख आणले आहेत. आतां आपण सध्याकार्ळां त्याच दुकानांत जाऊन अशाच तुला आवडेल ती दुसरी आंगठी घेऊं, आणि राहिलेल्या पैशांची एकदाणी घेऊ. ” असे म्हणून महेश्वरानें रुपयांच्या नोटा सुघेपुढें केल्या.

सुघेनें कोणालाही—स्वतःच्या कानालाही ऐकूं जाणारनाहीं इतक्या इतूंक एक निश्वास सोडला, व कांपरे भरलेला हात नोटा घेण्यासाठीं पुढें केला.

सुघेचें वासरूं तेवढ्यांत तिचा डोळा चुकवून कृष्णकमळीचा चारा यथास्थित खात होतें !

## खुनी

त्या खुनी अपराध्याच्या वतीनें एक तरुण वकील न्यायकचेरीत भांडत होता त्या तरुण वकिलाच्या हार्ती आलेला महत्वाचा खटला असा तोच पहिला होता. त्या वकिलानें पुढीलप्रमाणे भाषण केले.

“...ज्यूरींतील सम्य गृहस्थ हो, आपणासमोर माझ्या पक्षकाराविरुद्ध जो घुरावा आला आहे, तो नाकारतां येण्याजोगा नाही, हे मलाही कबूल केलेंच पाहिजे. तथापि, माझा पक्षकार हा एक अब्रूदार, सदाचारी, स्वाभिमानी, प्रामाणिक व पापभीरू असा आपल्या धन्याचा नोकर होता; व असे असतांही त्याने रागाच्या भरांत आपल्या धन्याचा खून केला. तो कां केला, हें एक अत्यंत अवघड कोडे आहे खरे. परंतु ह्या खटल्याचें मानसशास्त्रदृष्ट्या आपणासमोर विवेचन करण्याची संधी आपण मला द्या, व मग काय निकाल द्यावयाचा तो द्या, अशी आपणाला माझी प्रार्थना आहे.

“माझा पक्षकार मनोहर महाशब्दे हा अब्रूदार व मान्यतेच्या मातापितरांच्या पोटीं जन्मलेला आहे. त्याला गृहशिक्षणही जे मिळाले, ते योग्य असेच मिळालेलें आहे, त्याचा गुरु एक आदरणीय व विद्वान् गृहस्थ होता. याच्या नसांनसांतून खानदानोपणा व सम्यपणा खेळत आहे.

“आणि तेथेंच माझ्या पक्षकाराच्या अपराधाचें मूळ आहे. स्वाभिमान व अर्बू हे शब्द आपण आपल्या सभाषणांत अनेकवार उपयोगांत आणतो व ग्रंथांतून वाचतोही. परंतु त्या शब्दातील खोल अर्थाची जाणीव दिवसेदिवस आपणांमधून कमी कमी होत आहे. एखाद्या वास निघून गेलेल्या वाळलेल्या फुलाप्रमाणें त्या शब्दांची अवस्था आतां झाली आहे. तथापि, त्या शब्दांचें खरें सौंदर्य आपणाला पहावयाचें असेल तर आपण खानदानाच्या थोर गणपत्या गेलेल्या जुनाट घराण्यांकडे वळलें पाहिजे, त्या लोकांचे भोळे भाव,



त्यांची देवावरची श्रद्धा, त्यांना असणारी दानतीची चाड, त्यांना वाटणारा कुलामिमान, देशामिमान, हीं पाहून आपणाला तोडांत बोटे घालात्रीं लागतील. ह्या त्यांच्या थट्टेच्या अथवा शिळोप्याच्या गोष्टी नव्हेत, तर तो त्यांचा जणूं श्वासोच्छ्वास आहे असे म्हटलें तरी चालेल.

“कोणताही मनुष्य श्रद्धाळू असल्याशिवाय तो सरळ वृत्तीचा असूच शकत नाही. श्रद्धाळू मनुष्य डोळस असूनही त्याचे डोळे मिटलेले असतात. श्रद्धा-विश्वास ठेवून वागणे एवढेच त्याला समजते. इतरांचे तसे नाही. ही आमचीच अवस्था पहा! हें आपलें न्यायग्रह. या न्यायग्रहांत प्रत्येकाच्या पापाचा पाढा वाचला जातो. अनेकांच्या अनेक लाजिरवाण्या गोष्टी आपणाला इथें ऐकावयाला मिळतात. आणि आम्ही तरी काय करतो! तर प्रत्येक दृष्ट्याचा कैवार घेऊन तें दुष्कृत्य नसून सत्कृत्य आहे असे कायद्याच्या आधारे ठरवितों. अगदीं रावापासून रक्षापावेतो प्रत्येकाच्या चारित्र्याचे डाग भरल्याबुन्या मार्गांनीं धुवून ती चारित्र्यें समाजांत दाखविण्यासाठी पुन्हा परीटघडोसारखीं स्वच्छ करून द्यावयाचीं हा आमचा एथला उद्योग. आपण समाजांतील प्रत्येक पातकी स्त्रीपुरुषाला पाठीशीं घालतो, व न्यायाधीशसाहेब, आपणासमोर आमच्या पक्षकारांचा निर्दोषीपणा सिद्ध करतो. आमच्या पक्षकाराचा अपराध किती भयकर आहे, हेच आमच्या कायदेपटुत्वाची व थोरपणाची मोजदाद करण्याचें माप होय. अशा आमच्या ठायीं श्रद्धा व विश्वास असणें शक्यच नाही. समाजांत अगदीं उच्च स्थानापासून नीच स्थानापावेतो बद्दानत व अनीति कशी धो धो वाहात आहे याचे देखावे रोज रोज प्रत्यक्ष पाहून आमची दृष्टि मेलेली असते. वस्तुमात्राचा नाश कसा होतो अथवा त्यांची खरेदी विक्री कशी होते, मोठमोठे बगले, जमीनजुमले, ऑफिसें, पदव्या वगैरेची मोलाने देवघेव कशी चालते, हे आपणाला नित्य दिसतें. मानासाठीं अथवा याहीपेक्षां स्पष्ट बोलावयाचें तर एकाद्या सुंदर तरुणीच्या गोड साखरचुंब्यासाठीं सपत्तीची खैरात करणारे समर्थ लोक आपणाला नेहमीं दिसतात. आमचा हा धदाच असा आहे कीं, तो आम्हांला अज्ञात अशी कोणतीच गोष्ट ठेवीत नाही, अथवा कोणाहीविषयीं विश्वास आमच्या मनांत उत्पन्न करू शकत नाही. कारण आमच्यापुढे जीं माणसें येतात तीं कोणत्या तरी निमित्तानें इतरांच्या संशयाला पाल झालेलीं

असतात. एरव्हीं तीं अदालतीची पांयरी कशाला चढतील ? अशा स्थितीत आजच्या ह्या माझ्या पक्षकारासारखा एखादा भ्रद्धाळू मनुष्य आपल्या भ्रद्धेसाठी व विश्वासासाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान करण्याला सज्ज असलेला पाहून आम्हांला अचंबा वाटतो. कारण ती नेहमींच्या परिचयाची गोष्ट नाही !

“सम्य गृहस्थ हो, आपण सर्वजण अगदीं धुतल्या तांदळासारखे शुद्ध व चारित्र्यशील लोक आहो. कारण आम्हांला अन्याय खपत नाही, आणि आम्हीं स्वामिमानाला जागतो. परंतु आमचें अतःकरण जर कोणी मानसशास्त्रज्ञानें धुंडाळून पाहिले, तर तेथे ह्या माझ्या पक्षकाराच्या अतःकरणात आहे तशी भ्रद्धा, विश्वास व स्वामिमान यांचा मात्र लवलेशही आपणांला आढळणार नाही.

“हें सर्व यापेक्षांही विशद करण्यासाठीं मला माझ्या पक्षकाराची कर्मकथा आपणांसमोर निवेदन केली पाहिजे.

“ या माझ्या पक्षकाराचा जन्म व त्याचें सारे बाळपण—सारे आयुष्य अशाच वातावरणांत गेलें आहे कीं जेथे प्रत्येक मानवी कृतीला सत्यासत्याची कसोटी लावली जाते. सत्य कोणतें आणि असत्य कोणतें हें ओळखण्याचे बाळकडूच माझ्या पक्षकाराला पाजण्यांत आलें आहे असें म्हणाना ! याचा पिता एक अगदीं सामान्य मनुष्य होता. उच्चासनावरून जगाला नीतिधर्माची शिकवण देणारा थोर वंदनीय माणूस तो कांहीं नव्हता. त्यामुळें त्याला सामाजिक गरज म्हणून कोणत्याही प्रकारच्या उच्चनीच भावनेची जगांतलि इतर थोर गणल्या जाणाऱ्या लोकांप्रमाणें जाणीव नव्हती.

“ असाच त्या गृहस्थाचा सारा जन्म जाऊं लागला. तो भ्रद्धाळू, विश्वासू, पण मीं अगोदर सांगितल्याप्रमाणें कोत्या विचारांच्या नीतिधर्माच्या अगडबंब तत्वांची जगाला गवासणी घालू न शकणारा असाच लहानाचा मोठा झाला.

“ वयाच्या बाराव्या वर्षी त्याची पत्नी—त्याच्या नात्यांतीलच, व स्वभाव आणि मनोवृत्ती यांनीं थेट त्याच्यासारखीच—त्याला शोभणारी लाभली. परमेश्वरावर भक्तांची भ्रद्धा असावी तशी तिची तिच्या पतीवर त्या गृहस्थावर भ्रद्धा होती. तात्पर्य, अशी तुल्यगुण धर्मपत्नी त्याला मिळाली,

हैं त्याचें मोठेंच भाग्य होय, व तो तसें मानीही. तथापि इतकी प्रेमळ पत्नी देवानें दिली म्हणून त्या गृहस्थाला इतर निकटच्या नातल्यांचा विसर पडला होता असे मात्र नाहीं. त्याची त्याच्या जन्मदात्या आईच्या ठायीं इतकी अलोट श्रद्धा होती कीं निःसीम भक्त आपल्या उपास्यदैवताच्या ठायींच तितकी अलोट श्रद्धा ठेवू शकेल. त्याच प्रेमांतला-भक्तींतला-श्रद्धेंतला वाटा त्याने आपल्या घर्मपत्नीला दिला होता. पण विद्यादानाने विद्याधन ज्याप्रमाणे कमी न होतां वाढतें, त्याप्रमाणेंच त्याच्या प्रेम-भक्ति-श्रद्धेची अवस्था होती. बरे; त्याचें पत्नीवरचे प्रेमही इतके शुद्ध व उत्कट होतें कीं, त्याच्या लग्नाला वर्षांमागून वर्षे होऊ लागलीं तरी तें ओसरलें म्हणून नाहीं. अहकाराचा लवलेशही त्याच्या ठायीं नव्हता. शांततेत, सुखांत व आनंदीआनंदांत त्याचे दिवस जात होते. तो कधींच कुणाला फसवीत नसे, व आपणाला जगांत कोणी फसवू शकेल-फसवण्याइतके हीन वृत्तीचे लोक समाजांत असतील अशी शकाही त्याला कधीं येत नसे. ”

“ त्याचें लग्न होण्याच्या सुमारे दोन अडीच वर्षांपूर्वीं आज तो ज्या श्रीमान धन्याचा खून केल्याच्या अपराधामुळें आपणांसमोर उभा आहे, त्याच घनश्यामशेटर्जीच्या पदरीं ‘दिवाणजी’ म्हणून नोकरीला राहिला होता.

“ ज्युरीतील सम्यग्रहस्थ हो, आपण येथवर मयत घनःश्यामशेटर्जीची पत्नी, तिचा भाऊ, शेटर्जीचा धंद्यातील भागीदार वगैरे सर्वांच्या साक्षी ऐकल्याच आहेत. ही सर्व मडळी मान्यतेची व विश्वासू आहेत. ह्या सर्वांनीं एकमताने असेंच कबूल केलें आहे कीं माझा पक्षकार मनोहर महांशब्दे हा अत्यंत आज्ञाधारक, नम्र, वक्तशीर, प्रामाणिक व विश्वासू नोकर होता. त्याच्या ह्या अमोल गुणांकडे पाहून त्याला इतर नोकरांच्याहून विशेष आपलेपणानें वागविण्यांत येई, हेही पूर्वोक्त मंडळींच्या तोंडून आपणांला कळलेच आहे. त्याच्याप्रमाणें त्याच्या पत्नीचाही सर्वत्र असाच गौरव होत असे, कारण तीही तशीच एक मानवी दैवता आहे असेंच सर्वांना वाटे.

“ पुढें थोड्याच दिवसांत ती बिचारी विषमज्वरानें मृत्युमुखी पडली. पत्नीच्या निधनामुळें त्याला अतिशय दुःख झाले. पण त्याचा देखावा त्यानें मुळींच केला नाहीं. तो लोकांसमोर ओक्साबोक्शीं रडलाही नाहीं. पण त्या

दिवसापासून त्याच्या नजरेत व चर्येत परमावधीच्या दुःखाचें प्रतिबिम्ब स्पष्ट दिसून येऊ लागले.

“ आणि त्यानंतर, ज्युरीतील सभ्य गृहस्थ हो, एक विचित्र घटना घडून आली. त्याची पत्नी वारली तेव्हा त्याच्या लग्नाला दहा वर्षे होऊन गेली होती. ह्या दहा वर्षांत त्याला प्रेमळ पत्नीच्या—स्त्रीच्या सुखकर सान्निध्यात राहाण्याची संवय जडली होती. त्या दहा वर्षांत त्याला जे वैवाहिक सुख त्याच्या पत्नीच्या सहवासात मिळाले, ते इतकें अनुपम होते कीं, त्या सुखाच्या अभावीं त्याला विधुरावस्थेत चुकल्या चुकल्यासारखे वाटणे अगदीं स्वाभाविक होतें.

“अशा मनोव्यथेंत तो असतानाच त्याच्या कचेरीजवळ असलेल्या उसाच्या गुन्हाळात रोज जाऊन बसण्याची संवय त्याला लागली. त्या गुन्हाळवाल्याची एक तरुण व सुंदर विधवा मुलगी होती. तिला दुकानात पाहून रस पिण्याच्या गिन्हाइकाची तिथे नेहमीं अगदीं छुबड उडत असे. ती मुलगीही गिन्हाइकाना रसाचे पेले भरून देताना अशी हसे व असे हावभाव करी कीं गिन्हाइकाच्या मनाला चटका लागून राहावा. तिच्या नेत्रकटाक्षाने कोणी पुरुष घायाळ झाला नाहीं असें कधींच होत नसे.

“मनोहराच्या कचेरीतील बडुतेक नोकर मनोहराप्रमाणेच त्या गुन्हाळात ती सुंदर तरुणी बसू लागल्यापासून रस पिण्याच्या निमित्ताने येऊन बसू लागले होते. त्या प्रत्येकाशीं—बहुतेकाशीं ह्या मुलीचे वर्तन एकसारखें हसते खेळतें असे. पण मनोहरला कटाळवाणा एकटेपणा सहन न झाल्याने कितीही वेळ त्या मुलीशीं गप्पा मारण्यात गेला तरी त्याला त्याचा कटाळा येत नसे. ती मुलगीही त्याला प्रत्येक बाबतीत उत्तेजन देई. ती वर्तनानें निर्दोष नसेल असा संशयही त्याला कधीं आला नाहीं. कारण, त्याचें वर्तन व मन सदाच निर्मळ असे.

असे काहीं दिवस गेले. त्याची आणि त्या तरुणीची मैत्री दिवसेंदिवस वाढत गेली. त्याला पगार चांगला मिळू लागला होता; व घरात तो एकटा आहे हें त्या मुलीला कळलें, तेव्हा त्याचे पैसे लुबाडण्याची इच्छा त्या मुलीला झाली. तिनें प्रेमाचा देखावा करून त्याला पूर्णपणें वश करून घेतलें, व एके दिवशीं त्याच्यापार्शीं लग्न करण्याची इच्छा हलूच दर्शविली.

“यालाही एकटें आयुष्य अगदीं असख्य झालें होतें; व लग्नाची आवश्यकता भासू लागली होती. त्या तरुणीशीं लग्न करावें असेही त्याला सतत परिचयामुळें दिवसेदिवस वाटू लागलें होते. पण त्याला संकोच वाटत होता कीं तिच्यापार्शीं आपण लग्नाची गोष्ट कशी काढावी ? ती त्याची चिंता त्या मुलीने आपणच लग्नाचा विषय काढल्यामुळे आपोआपच दूर शाली, व लौकरच त्या मुलीच्या बापाच्या संमतीने त्या दोघाचें लग्नही झाले.

“ज्युरींतील सम्य गृहस्थ हो, ती मुलगी वर्तनाने अत्यंत बिघडलेली होती, हे निराळे सागावयाला नकोच. माझ्या पक्षकाराच्या कचेरींतील अनेकांशीं तिचा अनैतिक सबध पूर्वींपासून होताच; व तो लग्नानंतरही तसाच कायम राहिला. हें सिद्ध करण्याला मजपार्शीं त्या लोकांचीं त्या तरुणीला आलेलीं अनेक पत्रे आहेत; तीं पाहून आपली खात्री होईल. ह्या गोष्टीचा सर्व बोभाटा झाला तरी माझ्या पक्षकाराला मात्र त्याची दादही नव्हती. त्याचा त्याच्या पत्नीवर पूर्ण विश्वास होता; आणि दुर्वर्तनी पत्नीच्या वर्तनाविषयींच्या कागाळ्या पतीच्या कानावर जाणे तितकेसे शक्यही नसतें.

“त्या तरुणीचे दुर्वर्तन वाढता वाढता अखेर माझा पक्षकार ज्याच्यापार्शीं नोकरीला होता त्याच्या एकुलत्या एका तरुण मुलाशीं तिची ओळख झाली, व तो तिच्या प्रेमपाशात सापडला. तो मुलगा त्यावेळीं वयाने अवघा एकुणीस वर्षांचा होता. अर्थात् तो त्या स्त्रीपेक्षा दोन तीन वर्षांनीं लहान होता. त्याला तिच्याखेरीज दुसरे तिसरे काहींच मुचेनासे झालें. इतक्या थराला गोष्टी गेल्यावर मात्र तो प्रकार माझ्या पक्षकाराच्या धन्याच्या ध्यानीं आल्याखेरीज राहिला नाहीं. त्याला त्या दोघाचाही साहजिकच सताप आला.

“त्यानें लगेच आपल्या मुलाची एकांतांत भेट घेतली, व त्याची बडीलपणाच्या नात्यानें सौम्य शब्दात कानउघाडणी केली. ती स्त्री माझ्या पक्षकाराची पत्नी, एवढाच काय तो माझ्या पक्षकाराचा अन्याय !

“आणि त्याच्या पुढचा सारा प्रकार ज्युरींतील सम्य गृहस्थ हो, मयत धन्याच्या मृत्युदशेवरील कब्रुलीजबाबात आला असल्यानें आतां फक्त तो जबाब वाचून दाखविला कीं माझें काम झाले.

“तो जबाब आपण ऐका:

‘...माझ्या मुलानें माझ्या तिजोरीतून रोख दोन हजार रुपये चोरून त्या बाईला नेऊन दिल्याचें मला कळले तेव्हां मला मनस्वी संताप आला. अर्थात् तेव्हांही मनोहराच्या प्रामाणिकपणाविषयी व वर्तनाविषयी मला जरादेखील संशय आला नाहीं. परंतु डोळस माणसाचा अशा प्रकारचा आंधेळपणा हा कधी कधी प्रत्यक्ष हातून घडणाऱ्या अपराधापेक्षांही भयंकर असतो. मी मनोहराला बोलावून घेतलें, व त्याला नोकरीवरून दूर केल्याचें सांगितलें. मनोहर तसाच स्तब्धपणें माझ्यासमोर उभा राहिला. त्याला काय बोलावें.... अगर काय करावे हें कांहींच सुचेनासे झाले. अमळशानें त्यानें माझ्यापार्शी खुलासा मागितला...तो खुलासा खासगी स्वरूपाचा असल्याने देतां येत नाहीं असें मी त्याला सांगितलें. त्यावरून मनोहराची कल्पना झाली कीं मी त्याच्या वर्तनावद्दल संशय घेतो आहे. पुन्हा त्यानें मला परोपरीनें विनवून कारणें विचारलीं. अंमळशानें तेच प्रश्न त्यानें रागाच्या भरांत जरा ताठ भाषेंत मला विचारण्यालाही कमी केले नाहीं. मी कांहींच खुलासा करीत नाहीं असें पाहून त्याचा राग त्याला अनावर झाला...तो मला रागाच्या भरांत कांहीं दुरुस्तरेंही बोद्धू लागला...आतां आपण न बोलावें तर प्रकरण हातघाईवर येणार अशीं लक्षणे दिसू लागलीं; व माझा रागही अनावर झाला...त्या भरांत मी खरा प्रकार त्याला सांगून टाकला. तो माझ्या तोंडचे शब्द ऐकून कांहीं क्षण अगदीं मस्तक सुन्न झाल्यासारखा माझ्यासमोर स्तब्ध उभा होता. त्यानंतर त्यानें माझ्या टेबलाच्या खणांतून एक मोठी कात्री— जी मी नेहमीं मोठमोठ्या पुस्तकांचीं वाढतीं पानें कापण्यासाठीं आपणून ठेविली होती, ती काढून घेतली. दुसऱ्याच क्षणाला तो माझ्यावर धांवून आल्याचें व त्यानें हात आवेशानें वर आकाशांत उचलल्याचें मी पाहिलें, तेव्हांच माझ्या छातीच्या अंमळ वर माझ्या गळ्यांत एकदम कांहीं तरी घुसल्याचा भास मला झाला...’

‘ज्युरीतील सम्य गृहस्थ हो, ह्या खुनाच्या खटल्याचा सारा वृत्तांत हा असा आहे. ह्या सर्व गोष्टी आपणांसमोर आहेतच, व आरोपीच्या वतीनें मला अधिक कांहीं सांगावयाचे उरलेलें नाहीं. ह्या एकंदर पुराव्यावरून सद्गृहस्थ हो, आपणां सर्वांच्या ध्यानीं आले असेल कीं आरोपीचा त्याच्या

दुसऱ्या पत्नीवर—तिच्या पातिव्रत्यावर अढळ विश्वास होता. कारण त्याची पहिली पत्नी खरोखरच पतिव्रता होती. त्या पहिल्या पत्नीवर त्याचा विश्वास व तिच्याविषयी अलोल आदर त्याच्या मनांत वसत होता. तो सकारण होता; व द्वितीय पत्नीच्या बाबतींत तो तिला प्रथम पत्नीप्रमाणेच आदरणीय मानून वागत असतांना तिची बदनामी करणारे शब्द धन्याच्या तोंडून ऐकतांच त्याला इतका अनावर सताप आला; त्याचाच हा परिणाम.”

नंतर कचेरीच्या मामुली पद्धती प्रमाणे सरकारी वकिलाचे भाषण व न्यायाधिकाचा समारोप वगैरे सर्व शिष्टाचार पार पडल्यावर ज्युरीतील सदस्यस्य विचार करण्यासाठीं म्हणून आंत स्वस्थानीं गेले. थोड्या वेळानें ते सर्व बाहेर आल्यावर न्यायाधिकाणें प्रश्न करतांच ज्युरीच्या फोरमननें आरोपी एकमतानें निर्दोषी असल्याचें जाहीर केलें; आणि न्यायाधिकाणेंही तो निर्णय मान्य केला.\*

---

\* मोपासोंच्या एका गोष्टीवरून.

## राक्षसीण ?

मी एकदां माझ्या मित्राच्या गांवीं हवापालट करण्यासाठीं गेलों होतो. तेथली आजूबाजूचीं सर्व प्रेक्षणीय स्थळे मी पाहिलीं व दुसऱ्या दिवशीं पुन्हा माझ्या गांवीं जाण्याचे ठरविलें.

“ कां इतक्या लवकर कां जातोस ? ” माझ्या मित्रानें मला विचारलें.

“ ह्यें आजूबाजूला पाहण्यासारखे होतें तेवढें पाहून झालें, आतां राहून काय करू ? ” मीं उलट विचारले.

“ सर्व पाहून झालें म्हणतोस ? नाही, अजून एक प्रेक्षणीय वस्तू तुला पाहावयाची आहे. आमच्या शेजारच्या खेड्यांत एक राक्षसांची आई आहे तिला तूं पाहिलेस का ? ”

मीं कुतूहलानें विचारले, “ ही राक्षसांची आई कोण बुवा ! ”

तो उत्तरला, “ ती एक फार भयंकर स्त्री आहे. ती शुद्ध राक्षसीणच आहे म्हणेनास ! ती दरसाल मुद्दाम एकेक राक्षसासारख्या भयंकर कुरूप मुलाला जन्म देते, आणि ते पोटचे विद्रूप गोळे डोंबारी किंवा सर्कसवाले यांना विकून पैसा मिळविते. असल्या कुरूप मुलांवर पैसा मिळविण्याचा धदा करणारे लोक, असें एखादें चमत्कारिक मूल त्या बाईने जन्माला घातलें आहे कीं काय याचा शोध करण्यासाठीं वारंवार येतात, आणि त्यांच्या मनाजोगे मूल आढळलें तर ते भरपूर किंमत देऊन विकत नेतात. आतांपर्यंत अशा आठ राक्षसांना त्या बाईनें जन्म दिला असून त्यांच्या जिवावर पुष्कळ मायाही जवळ केली आहे. ”

माझ्या चर्येवरून मला तें कांहीं पटत नाहीं असें ओळखून पुन्हा माझा मित्र मला म्हणाला, “ तुला वाटत असेल कीं मी हें कांहींतरी थडेवारी



बोलतां आहे, तर तसें कांहीं नाही. मी सांगतो तें अक्षरशः खरें आहे. इतकें कशाला ? चल तूं माझ्याबरोबर; मी तुळा ती राक्षसांची गिरणी दाखवितो.” असे म्हणून माझा मित्र त्याच क्षणीं मला बरोबर घेऊन बाहेर निघाला.

ती बाई तेथून येऊन मैलावरच्या एका खेड्यांत एका लहान दुमदारशा बंगल्यांत रहात अस. त्या घरांतील टापटीप मोठी वाखाणण्याजोगी होती. घरासभोंवार सुंदर बाग केलेली असून त्या बागेतील सुगंधी फुलांवा घमघमाट आम्ही तेथें गेलो तव्हां सर्वत्र दरवळत होता. तें एखाद्या व्यवसायनिवृत्त वकील बॅरिस्टरचे घर असेल असेच कोणीही म्हटलें असतें. आम्ही तेथें जातांच एका गड्यानें आम्हाला आतल्या दिवाणखान्यांत नेऊन बसविले. थोड्याच वेळांत ती अभागी बाई बाहेर आली.

ती बाई उंच, रेखीव चेहेऱ्याची परंतु मजबूत हाडापेराची अशी दिसली. बयानें ती तिशीच्या सुमाराची असावी. ती रूपानें तर सुंदर होतीच पण तिचा पेहराव व तिची राहाणी यांतही बरीच मोहकता होती. तिने आम्हांला पाहतांच नाखुशीनें आमचें जे औपचारिक स्वागत केले त्यावरून मी अदाज केला कीं, ही बाई समाजाला अगदीं विटलेली असावी. आपणाविषयीं समाजांत तीं तिरस्कार वसत आहे याची तिला जाणीव असावी.

“ आपण इकडे कोणत्या कामासाठीं आलां आहां बरे ? ” त्या बाईनें विचारले.

माझा मित्र उत्तरला, “ आम्हीं असें ऐकलें आहे कीं, तुझे सर्वांत लहान मूल तुझ्या पूर्वीच्या राक्षसरूपी मुलांप्रमाणे नसून सामान्य माणसाच्या मुलासारखें आहे. हें खरें का ? ”

ती बाई एकदम कसली तरी शिसारी आल्यासारखी रागीट मुद्रा करून म्हणाली, “ छे, छे. मुळींच नाही. उलट माझें सर्वांत लहान मूल पूर्वीच्या सर्व मुलांहून जास्त कुरूप आहे. चांगलें मूल माझ्या नशिबीच देवाने लिहिलें नाहीं. जेवढीं म्हणून मुलें होतात तेवढीं एकापेक्षा एक विद्रूप. देवाचा ह्या अनाथ गरीब स्त्रीवरच इतका कोप कां न कळे. ”

बोलतां बोलतां त्या बाईची दृष्टि जखमी झालेल्या रानजनावरांप्रमाणें खालीं वळलेली होती. तथापि, तो रानटीपणा व क्रूरपणा तिच्या शब्दांत

आम्हांला कोठेंच दिसला नाहीं. त्यावरून ती बाई बरीच कोमल अंतःकरणाची असावी असें मला वाटले.

“ तुम्हें तें मूल आम्हांला एकदां पाहूं दे तरी ! ” माझा मित्र म्हणाला.

ती बाई काहीं क्षण ओशाळल्यासारखी स्वतःशीच विचार करीत उभी होती. ती अंमळशानें पूर्वीपेक्षां जरा जोराने उद्गारली, “ तुम्हांला तें पाहून काय फायदा होणार आहे बरें ? ” ते शब्द बोलतांना त्या बाईची चर्या बरीच उग्र दिसत होती.

“ पण आम्हांला तें मूल दाखवायला तुम्हें काय जातें ? ” माझा मित्र म्हणाला, “ तूं इतर पुष्कळांना आपलीं मुलें दाखवितेस. मी कोणत्या लोकांविषयी बोलतां आहे हें तुझ्या ध्यानीं आलें असेलच. ”

ती बाई आस्तवच संतापून चढत्या स्वरांत म्हणाली, “ एकूण तुम्ही त्या हेतूनें माझ्याकडे आलां आहां तर ? मी जनावर आहे अशी तुमची कल्पना असल्यामुळे तुम्ही माझा असा अपमान करतां काय ? नाहीं—नाहीं ! माझे मूल मी तुम्हांला कधीही दाखविणार नाहीं. तुम्ही येथून चालते व्हा. तुम्ही लोंक काय किंमतीचे आहां हें मला पक्कें माहीत आहे. ”

त्या बाईचा तो चंडिकेचा अवतार पाहून मी शट्कन भीतीनें मागे सरलों. माझा मित्रही माझ्या मागोमाग पाठमोरा येतां येतां त्या बाईला जरा ताठपणानें म्हणाला, “ ए राक्षसणी, याद राखून ठेव, एका दिवशीं तू अशानें गोत्यांत येशील. ”

ती बाई खवळलेल्या वाघिणीसारखी संतापानें नखशिखन्त यरथर कांपत उद्गारली, “ अरे राक्षसानो, मुकाटघानें इथून चालते व्हा. मी आणखी फसल्या गोत्यांत येणार आहे. जा, तुम्ही येथून काळें करा अगोदर. ”

तेव्हां जर आम्ही सावधपणानें पळालों नसतो, तर त्या बाईनें खास आमच्या नरबीचा घोंट घेतला असता, इतकी ती त्या वेळीं संतापली होती.

तेथून आम्ही रस्त्यावर आल्यावर माझा मित्र मला म्हणाला, “ तुला त्या बाईविषयी काय वाटते ? आतां तू तिला पाहिलेंच आहेस. आतां तुझा काय ठर्क आहे तो सांग. ”

मी म्हणालों, “ मला तिची सारी हकीकत सांग तर खरी ! ”

आम्ही वाटेने चाललो असतां माझ्या त्या मित्रानें मला त्या बाईची, पुढीलप्रमाणें हकीकत सांगितली.

“ ही बाई अगदी लहान म्हणजे चवदा पंधरा वर्षांची असल्यापासून एका श्रीमान सरदाराच्या घरीं मुलें सभाळण्याच्या कामावर होती. ती अत्यंत आशाधारक सेवक असून तिचें वर्तनही अगदीं शुद्ध होतें. तिला एखादा प्रियकर असल्याचें अथवा तशा प्रकारची तिची मनःप्रवृत्ति असल्याचें कोणालाही माहीत नव्हतें. मात्र एक नैसर्गिक दोष तिच्या अंगी होता.—ती दिसायला सुंदर होती ! गरिबांच्या क्लियानीं सुंदर असणें हा एका परीनें त्यांचा दोषच होय. एके दिवशीं सरदारपत्नी आपल्या एका मैत्रिणीच्या लग्नाला गेली असतांना सरदार एकटेच घरांत होते. तेव्हां त्यांच्या मनांत त्या तरुण मुलीविषयीं येऊं नये तो विचार आला; आणि ती तरुणीही सत्ता व श्रीमंती यांच्या मोहाला व बळजबरीला बळी पडली.

“कांहीं दिवसांनीं आपणाला कांहीं दिवस गेले आहेत हें त्या तरुणीच्या ध्यानीं आलें, आणि लज्जा व भय ह्या दुहेरी मारानें तिचें अंतःकरण अगदीं चक्काचूर होऊन केलें. कोणीकडून तरी आपल्या पापावर पांघरून पडावें म्हणून ती तरुणी लांकडाच्या चिपा आणि बळकट दोरी यांच्या साहाय्यानें आपलें पोट अगदीं घट्ट बांधून टाकूं लागली. महिन्यामासून महिन्यानें तिच्या उदरांतिल गर्भ जसा वाढूं लागला, तसतशी ती आपलें पोट जास्त जास्त आवळून बांधूं लागली. त्यामुळें तिला प्राणांतिक वेदना होत असत. पण हें सारें ती आपल्या पापावर पांघरून घालण्यासाठीं करित असल्यामुळें कोणालाही आपला संशय येऊं नये म्हणून ती अगदीं हंसून खेळून वागे.

“ त्यामुळें तिचें गर्भवासी बालक इतकें विद्रूप झालें कीं, त्याला मनुष्यप्राणी म्हणण्याचीही पंचाईत पडली असती. त्या बालकांच्या कपाळाची कवटी अगदीं सपाट झाली होती. त्याचे डोळे डोक्यांतून जणू काय बाहेर ओढून काढले होते. सर्व शरीर पिळून काढलेल्या उसाच्या चिपाडा-सारखें दिसत होतें, आणि हातांपायांची अवस्था तर कोळ्याच्या पायांसारखी झाली होती. त्या बालकाकडे एकदम कोणी पाहतांच तो एक हाडामासांचा जिवंत गोळा आहे असें वाटे.

“ ती तरुणी गरोदर असतांनाच सरदारीणबाईच्या हट्टामुळे सरदारांनी तिला घरांतून हाकलून लावले. तेथून ती गांवांतील एका ओळखीच्या म्हाताऱ्या बाईपाशी गेली आणि तिथेच तिचे तें पहिलें मूल जन्माला आलें. तेव्हां अमक्या तमक्या बाईच्या पोटी राक्षस जन्माला आला आहे असा सर्वत्र बोभाटा झाला.

“ बाळपतणांतून उठल्यानंतर त्या तरुणीला पोटाची खळगी भरण्यासोठीं भिक्षा मागणें प्राप्त झालें. तेव्हां ती मधून मधून बिलासी पुरुषांच्या हांकेंलाही ओ देत असे. परस्त्रीशीं सबाच ठेवणें म्हणजे नरकाचें साधन करणे होय हें नीतिक्रम माहित सर्वांनाच असतें; पण म्हणून त्या नरकाला कुणी भितो थोडाच !

“ त्या बाईनें आपल्या बालकाची जोपासना तर करावी; पण मनांतून मात्र बेअब्रू आणि असल्या विद्रूप मुलाचें मातृपद वांट्याला आल्यानें श्रुत असावें. त्या विषयाच्या भरांत कधी कधी तर तिच्या मनांत असंही येई कीं त्या पोराला एकदाचें ठार मारून टाकावें. पण बालहृदयेबद्दल शिक्षा करणाऱ्या कठोर फौजदारी कायद्याची तरवार तिच्या मानेवर सदोदित लटकत असल्यामुळे तिचा नाइलाज होता. शिवाय तें मातृहृदय !

कांहीं दिवसांनंतर शेजारच्या तालुक्याच्या मोठ्या गांवां एक ब्रह्मी सर्कस आली. अमक्या तमक्या खेड्यांत एका बाईच्या पोटी मनुष्यप्राण्याहून भिन्न दिसणारे विचित्र मूल जन्माला आलें आहे, ही बातमी ऐकून त्या सर्कशीचा म्यानेजर त्या बाईकडे गेला. त्या म्यानेजरनें तें मूल पाहिले व त्याला ते सर्कशीच्या उपयोगाचें वाटलें. त्यानें ताबडतोब त्या बाईला पांचशे रुपये देऊन तें मूल विकत घेतलें.

“ त्या बाईला प्रथम हायसें वाटलें. झालें तें झालें, आतां यापुढें तरी असला प्रसंग आपणावर येऊ नये असें ती पहिल्यापहिल्यांदा म्हणे. परंतु ऐहिक सुखाचा मोह कोणाला थोडाच चुकला आहे ? तिने पाहिलें कीं संपत्ति हें सर्व सुखांचे साधन होय, व असलीं विद्रूप मुलें ही संपत्ति मिळविण्याचे साधन होय.

“ तेव्हांपासून ती बाई संपत्तिसाधनाचा तो उद्योग म्हणून करूं लागली. पुरवठ्यापेक्षां मागणी जास्त असली कीं मालाची किंमत वाढते हे अर्थशास्त्राचें

साधे तत्व तिला प्रत्यक्ष अनुभवानें माहीत झालें होतें. अशीं विद्रूप मुलें वारवार जन्माला येत नसतात; व म्हणूनच अधिकउणा पैसा देऊनदेखील सर्कसवाल्यांसारखे धंदेवाईक लोक तीं विकत घ्यावयाला झटतात, हें तिला माहीत होताच ती अशा मुलाविषयीं लोकांशीं रुपया दोन रुपयांपासून घासाघीस करू सौदे ठरवू लागली. लोकांनीं आपल्याला पेनवेळीं फसवूं नये म्हणून तिनें अशा लोकांशीं आगावू करार करून पैसेही घ्यावेत, जणू काय ती बाई ठराविक मालाची मक्केदारीण बनली होती !

“अनपेक्षित रीतीनें पैसा मिळू लागतांच त्या बाईची दृष्टी पालटली. विद्रूप मूल पोटीं जन्माला आल्याचा पहिल्यांदां जो तिरस्कार तिला बाटत होता तो आतां वाटेनासा झाला. उलट दरसाल असे एकतरी मूळ आपल्या लदरीं जन्माला यावें व सरदार जहागीरदारांप्रमाणें आपलें हें एक कायमचें वर्षासन होऊन बसावें असा अनावर लोभ तिला सुटला.

“त्या बाईची ती महत्वाकांक्षा तिच्या कल्पनेबाहेर पूर्ण झाली. हुकुमाच्या पत्त्याप्रमाणें दरसाल तिला मूल होऊ लागले. गरोदरपणांत आपण कसे वागलें म्हणजे मुलें इतकीं विद्रुप निपजतात हें तिला आतां पूर्ण माहीत झालें होतें. त्या कलेंत तिचा हात धरण्याला कोणीही समर्थ नव्हतें.

“वेड्या वांकड्या व विद्रूप चेहऱ्याचीं राक्षसासारखीं भयंकर दिसणारीं, पण त्या विद्रूपतेतही परी आहेत अशीं कितीतरी मुलें त्या बाईच्या पोटीं क्रमाक्रमानें जन्माला आलीं. त्यांतलीं थोडीं अकालीं मेलीं, तीं आपला तोटा झाल्याबद्दल बाईला वाईट वाटणारच.

“दरम्यान ह्या गोष्टीचा बभ्रा होऊन कांहीं शिष्टांनीं त्या बाईवर कायदेशीर बंधन घालण्याचा प्रयत्न केला. पण अशा गोष्टी थांबविण्याची तरतूद कायद्यांत कोठेच केली नसल्यामुळें तेथें कोणाचेंच कांहीं चालेना, व त्या बाईचा उद्योग निर्वेध चालू लागला.

“आजवर त्या बाईचीं एकूण आठ मुलें निरनिराळ्या ठिकाणीं जिवंत आहेत. इतक्या मुलांची किंमत तिला आजवर आठदहा हजार रुपये तरी सहज मिळाली असेल. त्या पैशांतूनच स्वतःचें टुमदार घर तिनें बांधलें आहे व तेथें ती चैनीत रहात आहे. हें शेवटचें नववें मूल मात्र ती अजून कोणाला द्यावकीत नाही. परंतु तें देखील ती आज ना उद्यां विक्रीला काढण्यासैरीज

राहाणार नाही. तिची ही कीर्ति आतां देशोदेशीं पसरली आहे. त्यामुळे दूरदूरचे सर्कसवाले मधून मधून आपणाला उपयुक्त अशी एखादी सजीव वस्तू तिनें जन्माला घातली आहे कीं काय हें पहाण्यासाठीं येत असतात. एखादें मूल विशेष विद्रूप व मजेदार आहे असें त्या बाईला आढळलें तर ती त्याचा लिलाव मांडून शक्य तितकी जास्त रक्कम वसूल करते.”

एवढें सांगून माझा मित्र स्तब्ध राहिला. ती गोष्ट ऐकून मला तेव्हां इतकी शिसारी आली कीं त्या क्षणीं ती पशुष्टुतीची बाई जर माझ्या हातों सांपडली असती तर मी तिची नरडी दावून तिचा जीव घेतला असता.

“ पण ह्या सर्व मुलांचा जन्मदाता कोण असावा ? ” मीं विचारलें.

“ ते कुणालाच माहीत नाहीं.” माझा मित्र उत्तरला, “ती बाई आणि ते पुरुष असल्या गोष्टी जाहीर करण्याला लाजत असतील. कदाचित् ह्या किफायतशीर घंघांत त्या बाईशीं कित्येकांची भागीदारीही असेल ! ”

×

×

×

त्याच दिवशीं सायंकाळीं माझा तो मित्र आणि मी समुद्रकिनार्यावर फिरावयाला गेलों असतांना एक तरुण व सुंदर स्त्री मोहक वस्त्राभरणांनीं नटूनयटून तेथें फिरावयास आलेली मला दिसली. तिच्याबरोबर बरेच पेटबाज तरुणही होते.

आम्ही दोघे समुद्रकांठच्या रेतोतून फिरत फिरत वीस पंचवीस पावलें दूर जातों तों मध्यम वयाची एक दाई तिषां अगदीं कृश व कुरूप मुलांना सांभाळीत असलेली दिसली. त्या मुलापैकीं एकाला कान अजिबात नव्हते, आणि पायही अगदीं पांगळे होते. असाच कांहीं ना कांहीं भयाण विद्रूपपणा इतर दोन मुलांतही होता.

माझा मित्र त्या मुलांकडे बोट दाखवून मला म्हणाला, “ आतां आपण ती सुंदर तरुणी पाहिली ना ? तिचीच हीं मुलें.”

मला तें ऐकून इळइळ वाटली. मीं म्हटलें, “ गरीब विचारी. इतक्या दुःखांतही ती आनंदानें हंसून खेळून आयुष्य कसें काढते हेंच कळत नाहीं.”

“ तिच्याविषयीं तुला इतकी इळइळ कशाला वाटते ? विचान्या त्या मुलांची माझ कोंब करावी तरेवडी थोडी आहे. त्या बाईला स्वतःचें तारुष्य

व सौंदर्य सदैव ताज्या फुलांप्रमाणें ताजें असावें असें वाटतें व म्हणून ती जे जे चाळे करते त्यांचें हें फळ होय. असले उपाय केव्हां तरी आपल्या जिवावर बेतण्याचा संभव आहे हें तिला कळतें. पण अशानें तिचें सौंदर्य व तारुण्य जोंवर सदाफुलीप्रमाणें ताजें राहातें आहे, तोंवर बाकीचे विचार तिला सुचतात तरी कशाला ! ”

तेव्हां मला सकाळच्या त्या राक्षसांच्या आईची आठवण झाली. ती आपलीं मुलें विद्रूप करून विकून पोट्यासाठीं व सुखासाठीं पैसा मिळवीत असे, आणि ती श्रीमंत बाई पैशाची गरजू नसूनही विषयसुखाची गरजू असल्यानें आपलीं विद्रूप मुले मेलीं कीं जितीं याचीही पर्वा करीत नसे, इतकाच काय तो त्या दोनं स्त्रियांत फरक ! पण ती पहिली स्त्री विचारी गरीब पडली, म्हणून ती राक्षसीण ठरली; व ही दुसरी बाई सम्य श्रीमंतांच्या घोळक्यांत वावरते म्हणून तिची समाजांत एवढी प्रतिष्ठा !

मी मनांत म्हटलें “ जग हें असें आहे ! ”\*

## कोंबडा आरवला !

त्या दिवसापर्यंत भानुमतीने सर्व प्रकारचे मोह टाळले होते. विक्रांत हा इतक्या प्रेमळपणाने तिच्याशी वागे की कोणाही सहृदय स्त्रीला त्या प्रेमळपणाचा अनादर करणे शक्य नव्हते. तरीही विक्रांताने आशा सोडली नव्हती. सणासुदीच्या वेळी सुंदर सुंदर वस्तू त्याने मुद्दाम भानुमतीला नेऊन घाव्या; त्याप्रमाणेच तिला अनेकदां आपल्याबरोबर मृगयेलाही न्यावे. भानुमतीला मृगयेचा फार शोक होता; आणि तिला घरांतही पुष्कळच स्वातंत्र्य होतें.

तथापि, भानुमतीचा पति गोपीनाथ याला आपल्या पत्नीचा विक्रांताशी परिचय असल्याचे मात्र माहीत नव्हतें. लोकांत असा प्रवाद होता की, गोपीनाथ हा नेहमी शारिरीक दुबळेपणामुळे भानुमतीपासून दूर राहातो. भानुमतीसारख्या विवाहित स्त्रीला अर्थात् हे कसें आवडणार ? गोपीनाथ हा दुःखा हाडाचा पण ठेंगू असा गृहस्थ होता. बुटकेपणा हा त्याचा विशेष होता. याच्या उलट भानुमती ही उच्च, एकशिवडी व पाणीदार आणि मोहक चर्येची स्त्री होती. तितकीच ती मनमोकळी व तोंडाची कांहींशी फटकळही होती. अनेकदां ती गोपीनाथाच्या हातून कांहीं चूक झाल्यास अगर कांहीं चूक न होतां देखील त्याच्या तोंडावर उपहासाने हसावयाला कमी करीत नसे. कांहीं कांहीं वेळां तर विक्रांतासमोरही अशा गोष्टी घडत, त्या वेळीं भानुमतीच्या एकाच चर्येवर गोपीनाथाला तिरस्काराच्या व विक्रांताला कुतुहलाच्या छटा उमटलेल्या दिसत. यावर गोपीनाथ 'बाईसाहेब काय म्हणतील तें खरें' असें म्हणून वेळ निभावून नेत असे. विक्रांत आणि भानुमती तेव्हां एकमेकांकडे पाहून गालांतल्या गालांत हंसत असत.



हैं कलन्ही भानुमतीनें विक्रांताची मनीषा पूर्ण होजं दिली नव्हती. विक्रांत तिच्यासाठीं एकसारखा तळमळत होता. तो एक खानदानी सरदार असल्यामुळें संपत्तीला त्याला कांहीं तोटा नव्हता. पण त्या संपत्तीतला जेवढा भाग भानुमतीच्या आदरसत्कारांत खर्च होईल तेवढाच सत्कार्यी लागला असें त्याला वाटे. विक्राताचा एक बगला त्याच्या मालकीच्या शिकारीच्या जगलाशेजारीं मुद्दाम बाधलेला होता. तेथे सर्व प्रकारच्या सुखसाधनाची अनुकूलता होपी. भानुमती अनेकदां शिकारीला गेली म्हणजे त्या बगल्यातच वास्तव्य करी.

ते दिवस पावसाळ्याचे होते. वृक्षांचीं पिकलीं पानें पांखरांच्या थय्यांनीं भुरकन शेतात येऊन बसावे त्याप्रमाणे वाऱ्याच्या झोताबरोबर गळून पडत होती. तो पानपाचोळा दमट हवेत बगल्यासभोवार अर्धवट कुजल्यामुळें त्यांचा चमत्कारिक वास मधून मधून सुटत असे. शारिरिक श्रमानें श्रांत झालेल्या प्रियतमेली तिच्या प्रियकराने बाहुपाशांत कवटाळल्यावर तिच्या सर्वांगाचा चमत्कारिक वास असाच येत असतो असे त्या वेळीं विक्रांताला वाटे.

×

×

×

त्याच वर्षीच्या वसंत ऋतूंत एके दिवशीं भानुमती मृगयेच्या निमित्तानें विक्रांताबरोबर त्या बगल्यांत आली असताना त्याच्या उद्विग्न चित्ताला प्रसन्न करण्यासाठीं म्हणाली होती, “विक्रांत, तुमच्या प्रेमाच्या हांकेला ओ देण्याची बुद्धि परमेश्वर मला देईल असें वाटते. आणि तसा योगायोग जर असला तर तो सोन्याचा दिवस आज झाडावर उगवणारी कोवळी पालवी पिकून गळून पडण्यापूर्वीच उगवेल !”

भानुमतीचे वरील उद्गार विक्रांत कसा विसरेल ? त्यानें वृक्षाचीं पिकलेलीं पाने गळून पडताना पाहिलीं तेव्हा त्याला त्या उदारांची आठवण झाली. आणि भानुमती दिवसेदिवस अधिकाधिक प्रेमळपणानें वागतांना पाहून विक्रांताला अधिकाधिक आशा वाटू लागली होती कीं, भानुमती आतां अंतःकरणाने तरी आपणाला वश झाल्यासारखीच आहे. आतां विलंब फक्त मन आणि शरीर यांमधील अवघड अंतर तोडण्याचा आहे.

तथाच एके दिवशीं विक्रांत आणि भानुमती यांनीं त्या जंगलांत

डुकरांची शिकार करण्याचें ठरविलें. नुकतेच एक दोन डुकर त्या जंगलांत पिसाळल्याचा बोभाटा विक्रांताच्या कार्नी आला होता.

मानुमती विक्रांताला म्हणाली, “ विक्रांत, ह्या पिसाळलेल्या जनावराला जर तुम्ही ठार मारलेंत, तर मी तुम्हांला एक अमोल देणगी देईन.”

×

×

×

दुसऱ्याच दिवशीं पहांटेला विक्रांत त्या पिसाळलेल्या डुकराची शिकार करायला निघाला. रान उठविणारीं माणसें व इतर साहित्यही भरपूर बरोबर घेऊन त्यानें सशाच्या शिकारीसाठीं वाघाच्या शिकारीची तयारी करावी इतकी खबरदारी घेतली होती. आज कांहीं झालें तरी ही शिकार करावयाचीच व मानुमतीला ती खंडणी देऊन वश करावयाचेंच, असा त्यानें निर्धार केला होता.

शिकारीचा इषारा मिळाला. लोक रान उठवूं लागले. विक्रांत सर्व साधनसामुग्रीनिशीं सज झाला. शिकारी कुत्रे शिकारीच्या वासावर इकडे तिकडे दौडू लागले. विक्रांताचा घोडाही तितक्याच आवेशानें व उत्साहानें पण अत्यंत आशाधारकपणानें दौडू लागला. त्याच्यामागून गाडी, घोडेस्वार, वगैरे लवाजमा चालला होता.

त्या दिवशीं मानुमतीनें मनांत काय योजिलें होतें कळे; पण तिनें विक्रांताला अगदीं आपल्याबरोबर ठेविलें होतें. ती त्याच्याबरोबर एकसारख्या गोष्टी बोलत होती. आपल्या नादांत गुरफुटून जाऊन विक्रांतानें शिकार चुकवावी असा तर तिचा मानस नसेल ना ? एकीकडे मानुमतीच्या गोड गोड प्रभांना उत्तरें द्यावयाचीं व त्याच वेळीं दुसरीकडून रान उठविणाऱ्या लोकांच्या ललकारण्या आणि शिकारी कुत्र्यांचें भुंकणें ऐकून त्या धोरणानें शिकारीवर पाळत ठेवावयाची, ह्या दोन गोष्टी विक्रांताला एकाच वेळीं कराव्या लागत होत्या. तरीपण लोक ललकारत व शिकारी कुत्रे भुंकत पुढें चालले होते, व विक्रांत मानुमतीच्या मोहपाशांत गुरफुटून गेल्यामुळें मार्गें मार्गें रेंगाळत होता.

विक्रांत शिकारीचा पाठलाग करण्यासाठीं इतका उठावाळ झालेला

पाहून मानुमतीने त्याला विचारलें, “ एकूण विक्रांत ! तुमचें माझ्यावर प्रेमच नाही म्हणायचें तर !”

“ असें कसें बरे म्हणतेस ?” विक्रांतानें विस्मयपूर्वक प्रश्न केला.

“ पण तुम्हांला माझ्यापेक्षां शिकारच जास्त आवडते असे दिसतें. कारण तुमचें लक्ष माझ्यापेक्षां त्या शिकारीकडे विशेष गुतलेलें आहे.” मानुमती पुन्हा म्हणाली.

“ पण मानुमती ! तूच मला ही शिकार करण्याची आज्ञा केली नाहीस का ?”

“ अर्थात् ! ती तर माझी अट आहेच.” मानुमती हंसत पण चर्येवरील गभीरपणा कायम ठेवून म्हणाली, “ त्या पिसाळलेल्या डुकराला तरी तुम्हीं ठार मारलेंच पाहिजे. पण तें माझ्यादेखत ठार मारलें पाहिजे.” लगेच ती आपला घोडा विक्रांताच्या घोड्याबरोबर अगदीं लगटून चालवूं लागली. मात्र ती मुद्दामच आपला घोडा शक्य तितका आवरून धरीत होती. त्यामुळे विक्रांतालाही आपला घोडा आंखडून धरणें भाग पडत होतें.

“ मानुमती, असा जर मी तुझ्याबरोबर रेंगाळत राहिलों, तर शिकार करून तुझी मनीषा पुरवणें मला अगदीं अशक्य होऊन बसेल.” विक्रांत बाजूला वळून मानुमतीकडे पहात म्हणाला.

“पण तें कांहीं झालें तरी तुम्हीं माझा पण घुरा केलाच पाहिजे. नाहीपेक्षां ह्या उम्या जन्मांत मी तुमची होणार नाही.” असें म्हणून मानुमतीनें आपला कोमल हस्त एकवार विक्रांताच्या घोड्याच्या स्कंधावर ठेवला, व आपल्या थोड्याला दोन पावलें पुढें चालवून थोपवून धरून त्याच्या घोड्याची आयाळ कुरवाळण्याला सुरवात केली. कोणाला वाटावें, केवळ नजरचुकीनें ही असें करते आहे.

हें संभाषण चालले असतांना तीं दोघें वनराजीच्या गर्द छायेतून घोडा फेंकीत चाललीं होती. वृक्षांच्या फांद्यांत फांद्या कमानांसारख्या गुंतवून निसर्गदेवतेनें तीं जणूं त्या प्रणयी जीवाच्या आदरातिथ्यासाठीं तोरणेंच उभारलीं होती. तोच एक फांदी इतकी सखल लोंबकळत होती की तिच्या खालून जाण्यासाठीं विक्रांताला आपली मान किंचित लववावी लागली. तसेंच मानुमतीलाही करावें लागलें. त्या दोघांनींही आपलें घोडे क्षणभर

उमे केले, भानुमती अशा कांहीं खुबीने वांकली की तिची फणा उमारलेल्या सर्पासारखी वेणी विक्रांताच्या बाहूवर आघारली, व तिचे मुंगधाने दरवळणाऱ्या केशकलापाने विभूषित मस्तक त्याच्या स्कधावर टेकले गेले. त्याच्याच्यानेही मग राहवेना. मधुर फळांनी ओथबलेल्या वनराजीतून सहल करतांना त्यांतले एखादे फळ तोडून चाखण्याचा मोह कुणाला पडणार नाही ? त्याने प्रेमभराने आपल्या विशाल भरदार बाहुंचा तिच्या मानेला विळखा घालून प्रेमभराने तिचे चुंबन घेतले.

त्या पहिल्या क्षणाला भानुमति तिळभरदेखील हलली नाही; अगदी एखाद्या निर्जाव पुतळीसारखी निश्चल उभी होती. मात्र कांहीं क्षणानंतर तिने आपले मस्तक किंचित् बाजूला वळविले. तिने ते मुद्दामच केले असे नव्हे. पण तसे करतांना तिचे ओंठ त्याच्या ओंठांना चिकटले. लगेच दुसऱ्या क्षणाला तिने आपल्या घोडघाला अशी टांच मारली की तो एकदम चौफेर उधळत सुटला. त्याबरोबर विक्रांतही आपल्या घोडघाला टांच मारून तसाच तिच्याबरोबर वायुवेगाने दौडत निघाला.

रान उठविणाऱ्या लोकांच्या आरोळ्या आतां जवळ जवळ ऐकू येऊ लागल्या. त्या आरोळ्यांनी ती सारी वनराजी कंपायमान होत होती. तेवढ्यांत गडगडाट होतां होतां वीज चमकावी त्याप्रमाणे रक्तबंबाळ झालेला एक मोठा हुंकर चबताळून गर्जना करीत पुढे आला. शिकारी कुत्र्यांनी त्याचे लचके तोडतोडून त्याचा जीव अगदी हिराण करून सोडला होता. विक्रांत तो देखावा पाहून स्फुरण पावून मोठ्याने उद्गारला, " ज्या कोणाचे माझ्यावर अतः-करणापासून प्रेम असेल त्यांनी माझ्या मागोमाग यावे. " आणि त्याबरोबरच त्याने घोडा असा कांहीं वेगाने फेंकला की, त्या भयाण अरण्याने जणू कांहीं त्याला गिळूनच टाकले.

भानुमती विक्रांताला बघीत घोडा दौडीत पुढे निघाली. ती थोडीशी पुढे जाते तों समोरच विक्रांत एका छडुपाजवळून वर उठतांना तिला दिसला तो त्या वेळी रक्ताने जणू काय नखाशिखाम्त न्हाला होता. त्याच्या अंगाबरील कवड्यांच्या फाडफाडून अगदी धिंध्या झाल्या होत्या. त्याच्या शेजारी छडुपाच्या कडेला एक मोठा हुंकर-रक्तबंबाळ होऊन मरून पडला होता. विक्रांताचा हीन शिकारी सुर त्या हुंकराच्या पोटांत आरपार भोंसकलेला दिसत होता.

विक्रांताचे शिकारी कुत्रे त्या गतप्राण जनावराच्या मांसावर ताव मारुं लागले होते.

ती रात्रीची वेळ असल्यामुळे सर्वत्र अगदीं शांत-निःस्तब्ध होते. विक्रांत आणि भानुमती यांच्या हातातील विजेच्या दिव्यांच्या पिवळ्या प्रकाशात आकाशातील उगवल्या चंद्राचें चादणे मिसळून त्या भयाण अरण्यप्रातालाही एक प्रकारची अपूर्व शोभा आली होती. रान उठविणाऱ्या शिकान्याच्या लल्कान्या दूरदूर ऐकूं येत होत्या, आणि त्याचा प्रतिध्वनि सर्व वनप्रातात घुमत होता. त्या आकस्मिक हालचालीमुळे गडबडून जागे झालेले वन्य पशू, ससे वगैरे सैरावरा इकडे तिकडे धावूं लागले होते. तेवढ्यात पक्ष्याचा एक थवा शिकारी कुत्र्याच्या ओरडण्याने भिऊन त्याच्या डोक्यावरून फडफडत निघून गेला.

“ विक्रांत, आतां बंगल्यांत येणार ना ? ” असे म्हणून भानुमतीने आपल्या हाताचा आधार देऊन त्याला वर उठविले. तो काहीं न चालण्याइतका जखमी झाला नव्हता. तथापि, सामान्य माणसाला त्या जखमा भारीच होत्या. त्या सर्व वेदना धीरोदात्त वीरप्रमाणे सहन करून विक्रांत भानुमतीच्या गळ्यात हात घालून तिच्याबरोबर चालू लागला. चालता चालतां त्या दोघांनीं एकमेकांचे कितीतरी वेळा चुबन घेतले. आता तीं पर्णहीन वृक्षराजीच्या फाद्यांखालून चाललीं होती. वरून त्यांच्यावर निसर्गदेवता शीतल चद्रप्रकाशाचा सुधावर्षाव करीत होती. त्या आनंदाच्या उन्मादकार्त्ती त्या दोघाचेही प्रेम उचबळून येऊं लागले. तीं दोघेही जरी अगदीं जवळजवळ होतीं, तरीही आपण एकमेकांपासून कितीतरी दूर आहों असेच त्यांना वाटत होते; व तीं जवळ—अगदीं जवळ—एकमेकाशीं अगदीं एकजीव होण्यासाठीं तळमळत होतीं. हां हा म्हणतां त्यांना ती तळमळ इतकी असद्य झाली कीं, दोघेही थोडा वेळ एका वृक्षाच्या मुळाशीं एकमेकांच्या गळ्यांत गळा घालून स्तब्ध बसलीं.

“ बला, आपण एकदां बगाल्यात जाऊं. ” असे म्हणून भानुमती उठली. तिचा हात हातीं घेऊन विक्रांतही उठला. दोघेही हळूहळू चालू बंगल्यापाशीं जाऊन पोहोंचलीं,

“ मला आज इतके भ्रम झाले आहेत कीं केदां एकदां विक्रांतावर.

जाऊन पडेन असें वाटतें.” भानुमती गालांतल्या गालांत हंसत विक्रांताकडे पहात म्हणाली.

विक्रांतानें त्या रात्रीपुरतें भानुमतीचें अखेरचें चुंबन घेण्यासाठीं आतुरतेन आपल्या हाताचा विळखा तिच्या कमरेला घातला व तोंडाजवळ तोंड नेलें, तोंच भानुमती चट्कन् स्वतःची मोकळीक करून घेऊन बाजूला होतां होतां पूर्ववत् प्रेमळ वृत्तीनें उद्गारली, “ नाहीं नाहीं, ज्या कुणावर माझे अंतःकरणापासून प्रेम असेल त्यांनीं माझ्या मागोमाग यावें. ”

सुमारे एका तासानंतर बगल्यांतील सर्व मंडळी झोंपी गेली व सर्वत्र सामसूम झालें, तेव्हां विक्रांत हळूच आपल्या शय्यागृहांतून उठला व चोरट्या पावलांनीं भानुमतीच्या शय्यागृहाजवळ येऊन तिच्या दरवाजावर हळूहळू टिचक्या मारूं लागला. लगेच त्यानें दरवाजा लोटला. त्याला आंतून कडी नसल्यामुळें तो चटकच उघडला गेला.

भानुमती आपल्या खिडकीला टेंकून एकटोच कसल्या तरी मनोराज्यांत गर्क झाली होती. तोंच विक्रांतानें तिच्या समोर जाऊन गुडवे टेकले व तिच्या गुडघ्याचें चुंबन घेतलें. ती मुखावाटे एक अक्षरही बोलली नाहीं; मात्र आपल्या नाजूक हातांनीं त्याचा केशभार कुरवाळूं लागली. जराशानें ती स्वतःच्या मनाशीं कांहींतरी निश्चय करून हळूच वर उठतां उठतां म्हणाली, “ जरा थांबा, मी आतां माघारी येत्यें. मग रात्र आपलीच आहे. ”

आणि जातांजातां तिनें त्या शय्यागृहांतील एका कोपऱ्यांत असलेल्या आपल्या पलंगाकडे अंगुलिनिर्देश केला.

विक्रांत त्या शय्यागृहांतील मंद पण आल्हाददायक अशा निव्व्या प्रकाशांत तेथून उठला व भानुमतीच्या पलंगावर जाऊन पडुडला. पराच्या मऊ मऊ गाद्या-उशांनीं शृंगारलेली ती शय्या, भ्रामांमुळें दमस्याभागलेल्या त्याच्या शरिराला अत्यंत सुखावह वाटली. त्या आनंदातिशयांत तो क्षणभर आपला प्रेमविषयही विसरून गेला.

तथापि, बराच वेळ झाला तरी भानुमती कांहीं माघारी आली नाहीं. कदाचित् विक्रांताच्या सहनशीलतेची परीक्षा पहाण्यांत तिला मौज वाटत असावी. कांहीं वेळानें विक्रांताचे डोळे निद्राभारानें मिटूं लागले. तो तशा सुखाचीन स्थितीतही आतुरतेनें भानुमतीची वाट पहात होता. एका बाकून

मानुमतीच्या सहवाससुखाविषयींच्या रम्य कल्पना आणि दुसऱ्या बाजूने श्रमलेल्या शरिराला सुखकर शय्येवर मिळणारी विभ्रान्ति यामुळे मनाला वाटणाऱ्या आनंदाच्या भरांत विक्रांताला केव्हा झोंप लागली हे त्याचें त्यालाच कळलें नाहीं.

त्या रात्री विक्रांताला इतकी गाढ झोंप लागली कीं, दुसऱ्या दिवशीं चांगलें उजाडेपावेतो तो मुळींच जागा झाला नाहीं. परंतु तेवढ्यांत त्या शय्यागृहाची खिडकी उघडी होती त्या बाजूने कोंबडा आरवलेला ऐकून तो जागा झाला. तेव्हां त्याच शय्येवर आपल्या अंगाला लगटून कोणी स्त्री झोपी गेली असल्याचें त्याला कळून आलें. त्यानें तें ओळखलें व एकवार निजसुरे डोळे चोळीत सभोंवार पाहात विचारलें, “हें काय ? मी कुठें आहे ?” आपण रात्री प्रथम ज्या शय्येवर झोपी गेलों ती ही नसून ही निराळीच आहे असे पाहून तो पुन्हा उद्गारला, “ ही एकंदर प्रकार आहे तरी काय ? ”

मानुमती जागीच होती. रात्रभर तिचा डोळ्याळा डोळा लागला नव्हता. ती नेहमीं आपल्या नवऱ्याशीं ज्या सत्तेच्या व रागाच्या स्वरांत बोलत असे त्याच स्वरांत उद्गारली, “ काहीं नाहीं, हा कोंबडा आरवला. दुसरें काहीं नाहीं. विक्रांत, तुम्ही पुन्हा आपले झोंपी जा कसे ! सोन्यासारखी झोंप सोडून अवांतर गोष्टीशीं तुम्हांला काय करायचें आहे ! एवढ्याचसाठीं तुम्ही इथें आलां ना ? अरसिक कुठचे ! ” ❀

---

( ❀ मोपासींच्या एका गोष्टीवरून )

## कवि आणि कुत्रा

तो एक सर्वत्र प्रख्या पावलेला कवि होता. त्या प्रसिद्धीबरोबरच अनेक मोठमोठ्या विद्वान् व धनवान् लोकांशी त्याच्या ओळखीपाळखी बऱ्याच झालेल्या होत्या. ह्या ओळखीपाळखी होण्याचें मुख्य कारण त्याचें सुरेल कठाचे कवितागायन होय.

विद्वान् मर्मज्ञ लोकांना त्याच्याविषयीं पुष्कळ आदर वाटे; कारण तो प्रतिभाशाली कवि होता. प्रतिभेपुढें पढिक विद्वत्तेची काय मातब्बरी ? हें ओळखून विद्वान् लोक त्याला तो स्वतः विद्वान् नसतांही मान देत. परंतु त्याला त्या मानाची मोठीशी पर्वा वाटत नसे. त्याला वाटे, आपणही एक. बडे विद्वान् आहों व शिवाय प्रतिभाशाली कवि आहों. आपण बरोबरीच्या पढिक विद्वानांची इतकी प्रतिष्ठा कां म्हणून मानावी ?

श्रीमान सस्थानिकाना व राजे—रजवाड्यांना त्याचें कवितागायन ऐकून आनंद वाटे. ते त्याला करमणुकीसाठीं वारवार कवितागायनाकरिता निमंत्रण देत व तोही हौशीने त्या निमंत्रणाचा स्वीकार करी. आपण जेवून झाल्यावर भिकान्याला अथवा दारच्या कुत्र्याला घासभर अन्न ज्याप्रमाणें टाकतो, त्याप्रमाणेंच श्रीमतापार्शी कवि, गवई वगैरे गुणी जनांची किंमत असते. कारण श्रीमताना संपत्तीच्या जोरावर जसे कुत्रे, तसेंच कवि, गवई वगैरे पाळता येतात अथवा मिंधे करून ठेवतां येतात. हें सारें त्याला जरी माहीत असलें, तरी तो तिकडे लक्ष न देतां श्रीमताकडून आपल्या काव्यगायनाप्रीत्यर्थ अथवा काव्यरचनेप्रीत्यर्थ काय मोबदला मिळे त्यासाठीं, शिवाकरितां भुते नाचतात तसा नाचे. त्यानें अशा अनेक श्रीमंतावर व राजेरजवाड्यावर स्तुतिपूर्ण कविता रचून त्यांचें गायन करून खेडीशी माया जवळ केली होती. आणि वर्तमानपत्रें तर आपले रकाने भरून



काढण्यासाठी त्याचे फोटो आणि त्याची वशिलेबाज स्तुतिबर्णने छापून त्याच्या नांवाची फुकट जाहिरात करित होती.

अशाच एका प्रसंगी त्याच्या परिचयाच्या म्हणजे त्याने भरमसाट स्तुति करून परिचय करून घेतलेल्या एका संस्थानिकाच्या राजवाड्यांत पोलिटिकल एजंटसाहेबांचे आगमन व्हावयाचे ठरले, त्या समारंभानिमित्त अनेक मोठमोठ्या संस्थानिकाना व सरदार-इनामदारांना निमंत्रणे होती. त्यातच त्याला अर्थात् तो कवि म्हणून कवितागायनार्थ निमंत्रण होते.

त्याला वाटले की आतां आपले एवढ्या मोठ्या राजमंडळासमोर- त्यांतल्या त्यात सर्व संस्थानिकांची सासूबाई जे पोलिटिकल एजंटसाहेब त्याच्यासमोर कवितागायन होणार ! हे आपले केवढे मोठे भाग्य उदयाला आले ! तो लगेच आपल्याच हाताने आपली पाठ थोपटून हर्षभराने सायकलीवर स्वार झाला, व जो कोणी इष्टमित्र भेटेल त्याला ते निमंत्रणपत्र दाखवीत सुटला, अर्ध्या वाटेत सायकलीतील हवा निघून सायकल नादुरस्त झाली, त्याबरोबर सायकल तशीच एका दुकानांत दुरस्तीला टाकून भाड्याचा टागा त्याने केला व सर्व इष्टमित्रांची घरे-कचेऱ्या-हॉटेले पालथी घातली.

आणि सायकाळी तो ठरल्या वेळी राजेसाहेबांच्या बंगल्यावर गेला. त्याने दरवाजात पाऊल टाकतांच राजेसाहेबाचा कुत्रा त्याच्याकडे डोळे वटारून पाहू लागला. मुक्या जनावराचे मनोभाव ओळखणाऱ्या कोणा पशुमानसशास्त्रज्ञाने तेव्हा जर त्या कुत्र्याकडे पाहिले असते, तर त्या दरिद्री कवीने आंत पाऊल टाकतांच आपणाला नमस्कार केला नाही, त्यामुळे आपला अपमान झाला, या जाणिवेने तो यःकश्चित कुत्रा चिडल्याचे त्या मानसशास्त्रज्ञाला दिसून आले असते. बरोबरच आहे. तो कुत्रा झाला तरी राजेसाहेबाचा आवडता कुत्रा तो !

कुत्रा रागावलेला पाहून तो कवि आपले कवितांचे बाड खांकोटीला मारून दूर दरवाजाबाहेर थरथर कापत उभा राहिला. तोंच राजेसाहेबांनी चटकन तिथे येऊन कुत्र्याला आवरले, व कवीला बैठकखान्यांत योग्य जागी बसविण्याची सूचना आपल्या कारभान्याना दिली. कारभान्यानी आपल्या चंपराशाकडे पाहिले व चंपराशाने कवीला उमर्दी मागच्या रागेवर एका कोपण्यांत नेऊन बसविले,

पोलिटिकल एजंटसाहेब यावयाला अजून पांचदहा मिनिटें अवकाश होता. तेवढ्या वेळांत राजेसाहेब व इतर राजशाही पाहुणे त्या कुत्र्याला कुरवाळून खेळविण्यांत दंग होते. त्या कुत्र्याने लाडिकपणाच्या भरात तीन चार राजामहाराजांचीं तोडेंही चाटलीं. पण त्यांना त्यांत आनदच वाटला. कवि कोपण्यांतून तें सारें पहात होता.

ठरल्या वेळीं पोलिटिकल एजंटसाहेबांची मोटार आल्याची इषारत मिळाली. त्यांच्या स्वागतार्थ यजमान राजेसाहेब व इतर सर्व पाहुणे सामोरे गेले. हलकेसलके शिपाईप्यादे मात्र जगाच्या जागींच अदबीने उभे होते, कवि सामोरा जाऊं लागला तेव्हां एका शिपायाने त्याला पुढें न जाण्याची सूचना केली.

“ कां ? ” कवीनें रागानें विचारलें.

“ राजेसाहेब रागावतील; फालतुक माणसांनीं सामोरे जावयाचें नाहीं.” शिपाई उत्तरला.

कवि हिरमुसला होऊन जागच्या जागीं बसला.

महाराज बड्या पाहुण्यांना सामोरे निघाले तेव्हां त्यांचा आवडता कुत्राही नेहमींच्या संवईप्रमाणे पुढें पुढे धावू लागला. त्याची नेहमींची लाडीकपणाची खोडच कीं राजेसाहेबांच्या मोटारींत राजेसाहेबांच्या अगोदर जाऊन बसावयाचें. त्या क्षोकावर तो आजही पुढे धांवला.

तेव्हां राजेसाहेबांची मोठीच तारांबळ उडाली. त्यांनीं त्या कुत्र्याला आवरावें, कीं बड्या पाहुण्यांचें स्वागत करावे ? तरीही ते प्रथम समजुतीनें व त्या समजुतीचा कांहीं उपयोग होत नाहीं असे पाहून मग रागानें कुत्र्याला मार्गें जावयाला सांगत होते. पण कुत्रा तें कांहीं केल्या ऐकेना. राजेरजवाड्यांसारख्या थोर लोकांच्या क्षणोक्षणीं पालटणाऱ्या लहरी त्यांच्या सभोंवारच्या माणसांनाही कळत नाहींत, तर त्या कुत्र्यासारख्या अजाण प्राण्याला काय कळणार ?

अखेर अगदीं निरुपाय झाला तेव्हा राजेसाहेबांनीं कुत्र्याला रागाच्या भरांत जोरांत लाथ हाणली. आपला धनी आपलें त्याच्यावर इतकें प्रेम असतांना व आपणांला नेहमीं आंगाखांद्यावर घेऊन कुरवाळीत असतांना आज गोऱ्या कातडीचा एक बडा पाहुणा आला, त्याच्या देखत त्या धन्यानें आपणाला लाथ मारली, ह्या अपमानाच्या जाणिवेनेंच कीं काय,

बिचारा कुत्रा मुकाटपणें तेथून उठला व धन्याची शिग्रामगाडी ठेवण्याच्या तबेल्यांत वळवणीच्या आडवशाला जाऊन बसला. त्याला धन्याची लाय कांहीं फारशी जोरानें लागली नव्हती, पण त्या लायेच्या मारापेक्षां त्या अपमानाच्या वेदनाच त्याला असह्य झाल्या होत्या.

पोलिटिकल एजटसाहेब मोटारींतून लवाजम्यासह खाली उतरले. यजमान राजेसाहेब व इतर निमंत्रित थोर थोर लोक यानीं त्यांचें यथोचित स्वागत केले. यजमान राजेसाहेब पाहुण्यांना घेऊन सुश्रृंगारित बैठकखान्यांत गेले. पाहुणे तेथे सपत्नीक उच्चासनावर विराजमान झाले. सर्व सभासद त्या सभेंत अगदीं अदबीने आपापल्या जागीं बसले होते.

कोपण्यांत माशा मारीत बसलेल्या कवीला प्रथम वाटले कीं आतां पाहुण्यांचें सगीत अभिनदन करण्याचा मान आपणाला मिळेल. पण नाही. तो मान यजमानराजेसाहेबाची एक विधवा बहीण कवयित्री म्हणून गाजली होती तिला मिळाला. तिने जी कविता तिथे गाऊन दाखविली, ती स्वकृत म्हणून कळताच तिची सर्वांनीं मुक्तकठाने प्रशंसा केली. बड्या पाहुण्यांनींही त्याबद्दल धन्योद्गार काढले. त्या लोकाना काय माहीत कीं वहिनीसाहेबांनीं पूर्वोक्त कोपण्यांतील कवीला पैसे देऊन त्याच्याकडून ती कविता करून घेऊन पूर्वीच आपल्या नांवावर छापली होती म्हणून !

बरोबर सायंकाळीं तीन वाजतां बडे पाहुणे राजेसाहेबांच्या राजवाड्यांत आले. कलावतिणीचे नृत्यगायन व परस्परांची प्रशंसा करणारीं भाषणें, अल्पोपाहार, हारतुरे, अत्तर-गुलाब वगैरे सर्व शिष्टाचार आटोपून व यजमानांकडून नजराण्यादाखल भारी किंमतीचा मोत्यांचा कंठा मिळवून ते साडेचार वाजतां माघारे गेले. तेव्हां कोठें सर्वांना अंमळ हायसें वाटलें.

लगेच राजेसाहेब आपल्या कुत्र्याचा शोध करूं लागले.

तोंच एका जहागीरदार पाहुण्यांनीं म्हटलें, “अहो, आतां आपण कबिराजांचें कवितागायन ऐकून जिवाची करमणूक तर करूं या खरी !”

तोंच दुसरा एक इनामदार पाहुणा म्हणाला, “बडे पाहुणे गेल्यावर त्याच बैठकींत कवितागायनाची शिल्ली कुरवडी कविराजांच्या तोंडावरून आपण कशी ओंवाळायची !”

कवीला तें ऐकून वाटलें कीं हे लोक आतां नसत्या मानापमानाच्या भरीं पडून आपल्या कवितागायनांत खो घालणार. तो लगेच उभा राहून मोठ्यानें ओरडून म्हणाला, “ काहीं हरकत नाही. हा कवि मानापमानाचा भुकेला नसून रसिकांच्या सेवेचा भोक्ता आहे.”

अखेर त्या सभेच्या उष्ट्या पत्रावळीवर त्या कवीने पोटभर कवितागायन ओरपलें, व शेवटीं सर्वांचा निरोप घेऊन आनदानें तो बाहेर पडला.

राजेसाहेब आपल्या आवडत्या कुत्र्याचा शोध करण्यात गुतले असल्यानें ते मात्र कवीला निरोप देऊ शकले नाहीत.

— २ —

कवि जो तेथून बाहेर पडला, तों त्यानें प्रथम आपल्या बिन्हाडीं जाऊन आपल्या कवितागायनाचा सुरस अहवाल लिहून काढला, व टेबलाच्या खणांतून आपल्या फोटोचा ब्लॉक शोधून काढून तो ब्लॉक आणि तो अहवाल त्रिशात टाकून तो तडक सायकलीवर बसून ‘बुद्धिप्रकाश’ दैनिकाच्या कचेरीत गेला. लगेच त्यानें आपल्या फोटोचा तो ब्लॉक व तो अहवाल खिशांतून काढून त्या ओळखीच्या संपादकापार्शी दिला.

“ फार उशीर झाला बुवा ! उद्यांचा अक बहुतेक तयार झाला आहे. आतां कसें करूं ? नुसता हा मजकूर घालू म्हणाल तर उद्यांच्या अंकांत घालतां येईल. पण फोटो जर यायला हवा असेल, तर मात्र परवां ! ” संपादक म्हणाला.

“ हरकत नाही. पण फोटो आणि मजकूर एकदम येऊं या. त्याखेरीज मजा नाही. तुम्हीच म्हणतां ना; कीं चित्रांनीं चित्त वेधतें ? ”

याप्रमाणें सभाषण झाल्यावर कवि आपल्या बिन्हाडीं माघारा गेला.

इकडे राजेसाहेबांना दुसऱ्यां दिवशीं सकाळीं त्यांच्या कुत्र्याचा शोधा लागला. पण तो तिकडे तबेल्यांतील वळचणाला मरून पडलेला !

राजेसाहेबांना त्यांच्या कुत्र्याचा मानी स्वभाव माहीत होता. त्यांनीं ओळखलें कीं त्याला कालचा अपमान असल्यामुळे त्यानें प्राण करून आत्महत्या केली असावी, लगेच त्यांनीं फोटोग्राफरला बोलावून त्या मृत

कुत्र्याला म्हणजे त्याच्या प्रेताला मऊ मखमली खुर्चीवर त्याचा बसवून फोटो काढून घेतला.

लगेच राजेसाहेबांचे कारभारी राजेसाहेबांच्या तांतडीच्या आशेवरून 'बुद्धिप्रकाश' दैनिकाच्या संपादककचेरीत गेले. संपादकांनी तो फोटो घेऊन दुसऱ्या दिवशीच्या अकांत छापण्याचे आनदाने कबूल केले, व तो फोटो ताबडतोब ब्लॉक करण्यासाठी पाठविलाही.

×

×

×

दुसऱ्या दिवशी सकाळी कवि आपला गुणगारैव व फोटो प्रसिद्ध झाला की नाही हे पाहाण्यासाठी पहाटेलाच उठून 'बुद्धिप्रकाश'चा ताजा अंक विकत घेऊन उघडून पहातो, तो त्याला त्याच्या स्वतःच्या फोटोपार्श्व त्या कुत्र्याचा फोटो त्याच्या मानीपणाच्या वर्णनासह छापलेला दिसला. !

## तो सुप्रसिद्ध चित्रकार कसा झाला ?

चित्रकार भगवंतरावांना मी बऱ्याच दिवसांपासून ओळखीत होतो. अर्थात् चित्रकार म्हणून नव्हे, तर चित्रकलेतील ठोबे म्हणून. त्यांचा माझा परिचय झाला त्या दिवसापासून हरघडी मला त्यांचा आग्रह की मी त्यांची चित्रे माझ्या पुस्तकांतून छापवीं आणि त्यांना पुढे येण्याला संधि द्यावी.

नुसते एवढे सांगूनच भगवंतराव थांबले नाहीत; तर माझी खात्री पटण्यासाठी त्यांनी एके दिवशी मला मुद्दाम चहाला बोलावून आपण काढलेली कांही निवडक चित्रे व कांही तैलचित्रेही मला दाखविली. त्या चित्रांत अर्थात् पाहाण्यासारखे कांहीच नव्हते. बऱ्याचशा महाराष्ट्र-कर्वींचे कवितागायन ऐकून त्या बेचव वातावरणांत जीव जसा गुदमरून जातो, त्याप्रमाणे भगवंतरावांची चित्रे पाहून मला वाटले. पण करणार काय ? मी तेथे पाहुणा होतो.

त्या चित्रदर्शनाच्या मान्यांतून कसाबसा शीरसलामत बचावस्थायवर, तसली आणखी चित्रे पहाण्याचे नशिबी येऊं नये म्हणून मी तेथे भिंतीवर टांगलेल्या तैलचित्रांवर माझी नजर चिकटवून टाकली. तेथेही आर्गांतून उठून फोफाट्यांत पडवें तशी माझी स्थिति झाली खरी. तरी पण मी ती इतर जाचाला भिऊन मुकाट्याने सहन केली.

“ कशी काय ती ऑईल पेंटिंग्ज आहेत ? ” भगवंतरावांनी विचारले.

“ फार सुंदर आहेत. ” मी म्हणालो, “ हें पहिले ऑईल पेंटिंग कुणाचे दामोदरलाल नगरशेटांचे काय ? ”

“ नव्हे, नव्हे, ते सयाजीराव महाराज. ”

“ आणि हें दुसरें ? ”

“ ते टिळक आहेत. ”

“ असें ! ” असें म्हणून मी एक मुस्कारा सोडला. खरोखरच तीं चित्रे नांव सांगूनही ओळखतां येऊ नयेत इतकीं वस्तुस्थितीला सोडून होती. त्यांचा हुबेहुबपणा माझ्या मनाला पटला नाही याचे माझ्या प्रभावरून भगवंतरावांना वाईट वाटले असेल कीं काय, ह्या विचारानें माझ्या मनाला चिमटा घेतला. अजून एक तैलचित्र ओळखावयाचें शिल्लक होतें. पहिलीं दोन चित्रे ज्या अर्थी मोठ्या माणसांचीं होती, त्या अर्थी तें तिसरें चित्रही तशाच कोणातरी मोठ्या माणसाचे असावे असें अनुमान मी केले. पण त्या तिसऱ्या व्यक्तीला कोणता मोठा माणूस ठरावावें हेंच मला कळेना. मी विचारले, “ हें कोण ? मालवीय काय ? ”

“ छे, छे, ते सोमवार पेठेंतील एक व्यापारी आहेत. ” भगवतराव उत्तरले.

“ थेट मालवीयांवरखे दिसतात. ” मी म्हणालो.

“ आपणाला लोकांनीं मालवीय म्हणावें अशी त्यांना फार हौस आहे. म्हणून मी दोघांच्या चेहऱ्यांत तितका सारखेपणा ठेवला आहे. ” भगवतराव उत्तरले. गिऱ्हाइकाला जसे दिसावे असे वाटते, तसें त्याचे चित्र काढून देणारा चित्रकार हाच मला प्रथम भेटला.

तोच भगवंतराव पलीकडच्या खोर्लतून ज्यावर पेन्सिलीच्या रेषोठ्या ओढल्या आहेत असा मोठा कंबळ्यास आणून मला दाखवीत म्हणाले, “ हें पहा मीं सर चंदूलाल खुशालचेंडूंच्या पत्नीचे ऑइल पेंटिंग करावयाला घेतलें आहे. शेटजी एथले एक प्रसिद्ध कोटघाधीश व्यापारी आहेत. घुरंघर—इळदणकरांपासून सर्व रथीमहारथी चित्रकारांकडून शेटजींनीं आपलें व आपल्या पत्नीचें अशीं ऑइल—पेंटिंग्ज करून घेतलीं; पण त्यांतलें एकही त्यांना आवडलें नाही. परवां त्यांची माझी सहज मुंबईहून येतांना कल्याणच्या प्रॅटफॉर्मवर गांठ पडली, व त्या पहिल्याच भेटेंत माझ्या चित्रकलानैपुण्यविषयीं त्यांनीं ट्रायल म्हणून आपल्या पत्नीचें ऑइल पेंटिंग तूर्त मला करावयाला दिलें आहे. याचा मोबदला ठरतांना अवघा पांचशें ठरला आहे. पण शेटजी कुबेराचे अवतार आहेत; स्वप्न झाल्यावर काय देतील आणि कया नाही ! ”

महणाच्या माणसाच्या अंगावरील लुजेघमणें भासणाऱ्या स्वःच्या खोडसाळ मोठेपणाचें एवढें-मोठें दडपण भगवतरावांनीं मझ्या तोंडावर घातल्यावर मला अर्बांतर व काढण्याला तोंड तरी कोठे उरलें ?

तेवढ्यांतच चहा आला. चहा पिऊन झाल्यावर मी कशीबशी सुटका झाली म्हणून घरी निघालों, तेव्हां भगवंतरावांनीं दरवाजांत येऊन मला सांगितलें, “ तुमच्या मज्या कादंबरीवर दर्शनीय विभ्र घालायला अगदीं सुंदर असें बॉटर-कलर-पेंटिंग मी चार पांच दिवसांत आणून देतो.”

ही आपत्ति आपणांवर कोसळेल तेव्हां पाहता येईल असें मनांत म्हणत मी त्यांना सांगितलें “ वाः ! वाः ! अवश्य आणून द्या. ”

× × ×

भगवंतराव तेवढी पांच दिवस तरी वाट कशाला पाहातात ? तिसऱ्याच दिवशीं त्यांनीं चित्र या संशेनें पाठण्यावर काळे केलेला एक कागद मला आणून दाखविला. हें चित्र त्यांनीं कोणत्या प्राण्याचें काढले असावें असा मी मनांत विचार करतो आहे, तोंच त्यांनीं मला प्रभ केला, “ ही सुंदर स्त्री तुमच्या कादंबरीवर शोभून दिसेल नाहीं ? ”

खरोखर मला तेव्हां हसूं आवरेना. स्त्रीसारखें तें चित्र वरवर दिसत होतें एवढेंच, पण हाताला बोटें होती सहा आणि चेहरा देखील.....थाडक्यांत सांगावयाचें तर एखादा लांकडी मुखवटा समोर ठेवून तें चित्र काढलेले दिसत होतें. पण एक पेला चहा पिऊन भगवंतरावांचा मिघा झालेच्या मी त्या चित्राला एकदम बार्ड कसें म्हणावें ? मीं नुसतें मोघम म्हटलें, “ ह्या चित्रांत काहीं सुधारणा पाहिजेत. ”

“ काय काय सुधारणा पाहिजेत तें सांगा म्हणजे ताबडतोब करून देतो. ” भगवंतराव उत्तरले.

मी भीत भीत उत्तरलों, “ ह्या एका हाताचीं बोटें सहा आहेत; आणि हातांचे कडे झकड्याच्या पंजांसारखे दिसतात. दोन हातांची व दोन पायांची लांबीसंबंधी समसमी नाहीं. आणि बार्ड डब्या पायाची मांडी घालून झकडेली झालेली असतंही तिच्या डब्या पाय मांडीखाली झांकला गेला असतांना गुडघ्यापुढील डब्या पायाची लांबी संबंध उरल्या घयाइतकी



दिसते. वक्षस्थल ह्या बाईला मुळींच नाही म्हणून कोंवळी पोरगी म्हणावी, तर चेहरा पचेवाळीस वर्षे वयाच्या बाईसारखा दिसतो....”

“समजलो समजचो, तुम्हांला काय पाहिजे तें मी समजलों. मी आजिबात दुसरेच चित्र काढून परवांच्या दिवशीं आणून देतो.” ते म्हणाले.

मीही त्यावर काहीतरी सूचना करावयाची म्हणून म्हटलें, “तुम्ही पुढें मॉडेल ठेवून चित्र काढावें म्हणजे बरें पडेल.”

यावर “बरे आहे” असे म्हणून भगवंतराव निघून गेले.

— २ —

पुन्हा तिसऱ्या दिवशीं भगवंतरावांची स्वारी नव्या चित्रासह हजर ! तें चित्र पाहाताच मला पुन्हा हसू कोसळलें. शाळेंतील मुलांना माणसाची आकृति समजावून देण्यासाठी निरनिराळे अवयव एकच जमवून ही स्त्री तयार केली आहे कीं काय असा मला भास झाला. मात्र पूर्वीच्या चित्रांत मी दाखविलेल्या सर्व चुका या चित्रांत सुधारण्याचा प्रयत्न भगवतरावांनीं केला होता. हाताचीं बोटे इतकीं काहीं जाडजूड आणि आंखूड केलीं होतीं कीं जणू कांहीं तीं महारोगाने गळून पडलीं होतीं. पूर्वीच्या चित्रांतील डोळे मोठे आहेत असे मी म्हणालो होतो म्हणून कीं काय, या चित्रांतील डोळे हत्तीच्या डोळ्यांपेक्षाही बारीक काढले होते. आणि सौंदर्य ! आंधळा तरी त्या बाईशीं लग्न करील कीं नाही याची मला शंका उत्पन्न झाली.

“मॉडेल समोर ठेवून हे चित्र तुम्हीं काढलेंत का ?” मी भगवतरावांना विचारले.

भगवंतराव उत्तरले, “माझ्या मुलीलाच मी मॉडेल म्हणून बसविली होती.”

“तिचें लग्न झाले आहे काय ?”

“नाहीं. व्हायचे आहे.”

“तर मग लग्न होईतों तरी असें कृपा करून कोणाला सांगूं नका. तुमच्या मुलीला मी पाहिले आहे, आणि ती इतकी कुरूप खास नाही. पण तुमच्या सांगण्यामुळें एखाद्याचा तसा गैरसमज व्हायचा !” मी म्हणालों.

माझ्या स्पष्टबक्तेपणाचा एका परीनें इष्ट पण दुसऱ्या परीनें अनिष्ट परिणाम

झाला. इष्ट परिणाम असा कीं भगवंतराव रागावून गेल्यामुळे मागची एक व्याद टळली; आणि अनिष्ट परिणाम असा कीं निष्कारण एका मनुष्याचें मन दुखवलें गेलें.

× × ×

या गोष्टीला दोन महिने झाल्यानंतर एके दिवशीं पुण्याच्या वर्तमानपत्रांत मी पुढील बातमी वाचली :

“पुण्याचे सुप्रसिद्ध श्रीमान् व्यापारी शेठ सर चंदूलाल खुशालचेड्ड यांच्या बंगल्यावर काल एक गोड समारंभ घडून आला. लेडी चदूलाल यांच्या भव्य तैलचित्राच्या अनावरणसमारंभानिमित्त मोठमोठे सरकारी अधिकारी व बहुतेक सुप्रसिद्ध नागरिक तेथे उपस्थित होते. लेडी चदूलालचें ते तैलचित्र पुण्यांतील सुप्रसिद्ध चित्रकार श्री. भगवतराव भोंगळभटे यांनीं तयार केलें असून ते फारच सुंदर वठले आहे. त्या अप्रतिम कौशल्याबद्दल सरसाहेबांनीं त्या तैलचित्राच्या अनावरण प्रसर्गां प्रशंसोद्धार काढले, व रोख दहा हजार रुपये व एक हिऱ्याची आंगठी भगवतरावांना बक्षीस दिली. त्याप्रमाणेच भगवतरावांना आपले फॅमिली आर्टिस्ट नेमून त्यांना सरसाहेबांनीं दोन हजारांचें वर्षासनही नेमून दिले आहे. प्रथितयश चित्रकार श्री. भगवतराव हे आतां लवकरच हिंदी चित्रकलेचा उद्धार करण्याकरितां लंडनच्या रॉयल आर्टस् सोसायटींत टांगण्यासाठीं कांहीं रम्य चित्रें तयार करणार आहेत. सरसाहेबांच्या पुरस्काराखालीं श्री. भगवतराव यांच्या चित्रांचीं प्रदर्शनेंही फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड, अमेरिका वगैरे ठिकाणीं भरविण्याची व्यवस्था लवकरच होणार आहे. सदर समारंभांतली आणखी एक महत्त्वाची व गोड गोष्ट सांगावयाची ती ही कीं, लेडी चदूलालनीं आपल्या तैलचित्रावर स्तूप होऊन ‘सवाई राजा रविवर्मा’ ही पदवी भगवंतरावांना बहाल केली व आपला गळ्यांतील कंठा काढून त्यांना बक्षीस दिला.”

वरील वार्ता वाचून बर्फीत गारठलेल्या पक्ष्यासारखी माझी अवस्था झाली. भगवंतरावांच्या चित्रकला-नैपुण्याचा मगदूर मला जो कांहीं माहीत होता, त्याच्याशीं ह्या वार्तेचा मुळांच मेळ बसेना. एकदां वाटे, हे भगवंतराव भोंगळभटे दुसरे कोणी चित्रकार असावेत, पण भगवंतरावांनींच सर चंदूलाल

शेटर्जीचें नांव माझ्या समक्ष भेटांत घेतले होतें; त्यामुळें वाटलें कीं हेच ते भगवतराव, पण ह्या भगवंतरावांचा इतका गौरव ? मग ही वडाच्या झाडाला पिंपळाची पालवी फुटली, किंवा कोल्हीच्या पोटीं वाषीण निपजली, असेच म्हटलें पाहिजे, तथापि असे नसेल कशावरून ?—माझ्या ओळखीच्या त्या भगवंतरावाकडून आपल्या पत्नीचें नैलचित्र नीट तयार होत नाहीं असें कळल्यावर सरसाहेबांनीं दुसऱ्या कोणा भगवंतराव नांवाच्या चित्रकाराला आपली ऑर्डर दिली असेल, आणि त्या भगवतरावांचा हा बोलबाला होत असेल.

काय तो खरा प्रकार समक्ष पाहावा म्हणून मी अंगांत सद्रा घालून भगवतरावांच्या घरीं जाण्यासाठीं बाहेर पडलो. आडव्या रस्यांनै मी लक्ष्मीरोडवरील गणपतीच्या देवळाजवळ जाऊन पोहोचलों तोंच डाव्या बाजूनें एक रोल्स-रॉईस मोटार येतांना मला दिसली. गणपतीच्या देवळापाशीं ती मोटार आली तेव्हां मीं सहजच आंत पाहिले. तो त्या मोटारींत संख्येनें एकदर चार माणसें होती. मागच्या बाजूला म्हणजे मालक-जागेंत जिचें वचन सुमारे तीनशें किंवा चारशें पौंड भरेल अशी एक मनुष्याकृति बसली होती. तिचा एकेक दड माझ्या दोन मांड्यांएवढा होता. माझीच गोष्ट कशाला ? त्या मागील जागेपैकीं कर्मींत कमी सात अष्टमांश जागा त्या स्त्री-प्राण्यानें व्यापली असून उरलेल्या एक अष्टमांश जागेत त्या बाईच्या मनगटाइतका जाड असा एक पुरुष अरकसानीं अरकसलेल्या दोन लांकडांत पाचर ठोकावी त्याप्रमाणे अग चोरून बसला होता. शरीराला शोभून दिसल्यासारखें त्या बाईचें शीरही प्रशस्त होते. तिच्या गालाचीं पूर्वपश्चिम गोलाधें इतकीं मांसाने फुगलीं होती कीं त्या प्रदेशांत झांकून गेलेल्या डोळ्यांचा शोध लावण्याला कोलंबसही अपुरा पडला असता. त्या बाईच्या उजव्या हातांतील करगळींतील आंगठी जी मीं पाहिली, ती माझ्या एक वर्षाच्या मुलाच्या हातांतील सोन्याच्या कड्यापेक्षां परिधानें खास मोठी असेल. अशा त्या बाईला चोवीस वारी ताम्याचें एकेक पातळ लागत असेल अशी वाचकांनीं कल्पना केल्यास ती केवळच चुकीची ठरणार नाहीं.

ही मालक-जागेंतील दोन मंडळी वजा करतां पुढच्या बाजूला एक मोटारड्रायव्हर व माझे परिचित चित्रकार भगवंतराव बसले होते. मीं त्यांना

पाहिले, त्यापूर्वीच त्यांनी मला पाहिले असावे. कारण आपण मोटारीत बसून मिरवत असतांना पहावयाला ओळखीची माणसे रस्त्यांत आहेत की नाहीत ही काळजी त्यांना होतीच. तशी माणसे कोणी भेटल्यास त्यांच्याकडे मुद्दाम पाहून हसून नमस्कार करण्याला भगवंतराव चुकत नव्हते.

त्यांतून मी तर जरा निराळा मनुष्य. मी त्यांची त्यांच्याच तोंडावर टर केलेली. अशा मला लाजविण्याची संधी अनायासे चालून आलेली ते वांया कां दवडतील ? मला पाहतांच त्यांनी माझ्याकडे पाहून हंसत हंसत मोटार थांबवावयाला सांगितले.

मोटार थांबतांच भगवतरावांनी मला हांक मारली. मी आश्चर्याने जवळ गेलें. त्याबरोबर त्यांनी मला नमस्कार करून मोटारीतल्या मंडळींची व माझी ओळख करून दिली, “ हे माझे हितचिंतक सर चदूलाल खुशालचेडू, आशि या त्यांच्या पत्नी लेडी लतिकाबाई. यांचेच तैलचित्र मी तयार केले. त्याविषयींचा वृत्तांत आपण वर्तमानपत्रात वाचला असेलच.”

मी लगेच शिष्टाचारासाठी सरसाहेब आणि त्यांच्या पत्नी यांना नमस्कार केला, व नाटकांतील नकल पाठ म्हणून दाखविल्याप्रमाणे भगवतरावांचीही प्रशंसा केली.

“ हे एक खंदे लेखक व नांवाजलेले कादंबरीकार आहेत, ” अशी माझी ओळख सरसाहेबांना करून देऊन भगवतराव त्यांना आगतुकपणें म्हणाले, “ बाईसाहेबांचे तैलचित्र यांना एकदां पहावयाचे आहे.” आपल्या घड्याच्या गळाला मासा नेमका लागावा म्हणून ते पुढे म्हणाले, “ बऱ्याचशा वर्तमानपत्रांचे संपादक यांच्या ओळखीचे आहेत. त्यांच्या मार्फत कालच्या सभारंभाची सचित्र व सविस्तर माहिती सर्व वर्तमानपत्रात येईल अशी तजवीज हे करतील. ”

भगवंतरावांचा हा गळेपडूपणा मला मुळांच आवडला नाही पण तेव्हां विरुद्ध बोलणें शोभलें नसतें म्हणून मी गप्प राहिलों. सरसाहेबांनी मला आपणांमै त्या दिवशीं आपल्या बगल्यावर येण्याचें निमंत्रण दिलें, आणि मीही ‘ हो ’ म्हटलें.

“ किती वाजतां मोटार येऊं दे बरे ? ” भगवंतरावांनी प्रश्न केला.

“ मोटार कशाकाल ? मी झंथांतूनच येईन. ” मी उत्तरले.

“ नाही, नाही, मी मोटार अवश्य पाठवीन. ” सरसाहेब म्हणाले.

“ मी सध्याकाळीं तीन वाजतां शेटजींच्या घरीं जाईन व तेथून मोटार घेऊन आपल्याकडे येईन. ” भगवंतराव म्हणाले, आणि पुन्हा एकदां उभयपक्षां नमस्कार चमत्कार झाल्यावर मोटार निघून गेली.

मी मात्र तेव्हां आश्चर्यसागरांत असा बुडून गेलों होतो कीं हें गौडबंगाल आहे तरी काय ? पण मनात म्हटलें, “ पाहू तर खरें सायंकाळीं जाऊन, मग काय तें कळेल. ”

### ३

आणि सायंकाळीं भगवतरावांबरोबर मी सरसाहेबांच्या बगल्यावर त्यांच्या मोटारींतून गेलों तेव्हां मला सर्व कांहीं कळले.

दिवाणखान्यांत माझे स्वागत करण्यासाठीं सरसाहेब हजर होतेच. त्यांनीं अत्यंत आदराने माझी उठावस केली. एक दोन मिनिटांतच लेडी चंदूलाळ आंतील दरवाजांतून कशाबशा बाहेर आल्या. त्यांना मोटारींत असतांना कांहीं मीं इतक्या पूर्णतेने पाहिलें नव्हतें. बाहेर येतांच त्यांनीं किती वाजले हे पाहण्याच्या निमित्ताने आपलें मनगटी घड्याळ वर केले. ते मींही पाहिलें पण मला त्यांच्या मनगटावर तें नीटसे दिसले नाहीं. एखाद्या मोठ्या गुळाच्या ढेपीवर एकच माशी कुठेतरी बसावी तसे तें घड्याळ मला दिसलें. त्यापेक्षां त्यांनीं एक लहानसे टाईमपीस किंवा निदान रासस्कोप सिस्टीम वॉच तेथें बाधलें असतें तर तें बरेच खुलून दिसलें असतें.

मात्र त्या दिवाणखान्यांत येतांक्षणींच समोरच्या नक्षीदार टेबलावर एक पट्टा मला पडलेला दिसला व तो पट्टा धारण करणारा कुत्रा कुठें आहे याचा मी माझ्या मनाशीं विचार करीत होतो, तों तो शोध लेडी चंदूलाळच्या आगमनानें आपोआपच लागला. त्यांनीं आपलें मनगटी घड्याळ काढून तें त्या नव्या पट्ट्यांत अडकवून देण्याला दासीला सांगितलें, तेव्हां मीं मनांत ओळखलें कीं तो पट्टा कुत्र्याच्या गळ्यांत बांधावयाचा नव्हतं लेडी चंदूलाळच्या मनगटाबरील घड्याळाचा तो पट्टा आहे.

एकेका दिवसाचे माहात्म्य उरलेले असतें. त्याअर्थीं त्या दिवशीं मी लेडी चंदूलाळचे तैलवित्र पाहण्यासाठीं मुद्दाम तेथें गेलें होतों, त्याअर्थीं तिथें

जे काय वाभाडे निघणार, जें काय द्रौपदी—वल्गहरण होणार तें चित्रकलेचेंच, हें उघड होतें.

आणि त्याप्रमाणेंच झालेही. सरसाहेब बोलतां बोलतां मुद्यावर येऊन म्हणाले. “ आमचे भगवतराव म्हणजे झाकले माणीक आहे. मी दिल्ली कलकत्ता सारीं शहरें पालथी घातलीं व सारे आर्टिस्ट पाहिले. पण भगवतरावांसारखा कुशल आर्टिस्ट साऱ्या हिंदुस्थानांत मला भेटला नाहीं. मी अनेक मोठ्या आर्टिस्टांकडून माझ्या पत्नीचीं किती तरी ऑइल पेंटिंग्ज तयार करून घेतलीं. पण भगवंतरावांच्या सारखे सुंदर एकाचैही आले नाहीं. फार काय सांगू तुम्हांला ? ऑइल पेंटिंग ही इस्तकौशल्याची गोष्ट आहे. पण फोटो ही तर यंत्रकला ना ? तो माझ्या पत्नीचा फोटोही उभ्या हिंदुस्थानात एकाही फोटोग्राफरला चांगला काढता आला नाहीं. त्याच फोटोवरून भगवंतरावांनीं हे ऑइल पेंटिंग केले आहे. पण हें पहा, त्या फोटोपेक्षा किती सुंदर वठले आहे ! ” एवढे म्हणून सरसाहेबांनीं मितीवरच्या एका भव्य तैलचित्रावरील पडदा हाताने दूर सरकवला.

— ४ —

त्या चित्राकडे पाहतांच एखाद्या दशावतारी नाटकांत पूतना प्रगट व्हावी तसा मला भास झाला. अर्थात् त्या तैलचित्राकडे पाहून नव्हे, तर त्या तैलचित्राच्या जिवंत आलेल्याकडे पाहून ! मी तें तैलचित्र पाहून अगदीं गारच झालों. त्याखालीं लेडी चंदूलाल असें नाव लिहीलें असतें तरी देखील कोणाला त्याची ओळख पटली नसती. एखाद्या फेरीविक्यानें रेड्याच्या शिंगाचें सामान म्हणून ओरडतां ओरडतां हस्तीदंती फणी पुढें करावी त्यातला तो प्रकार होता. मी त्या तैलचित्राकडे पहात थोडा वेळ ठोकें खाजविलें तेव्हां मला आठवलें कीं, सिंगर स्युयिंग मशीनच्या कोणच्याशा कॅलेंडरवर काढलेली एक बाई अशीच आहे. तें कॅलेंडर भगवंतरावांच्या घरीं मी गेलों होतो तेव्हां तेथें पाहिलें होतें. मी मनांत म्हटलें, भगवंतरावांनीं खूप केली. बाहेरून मात्र मी त्या तैलचित्राची इतकी स्तुति केली कीं—कादंबरीकाराला ती कला कोणापासून शिकावयाला नकोच. सरसाहेबांच्या चित्रा पाहूनचार वेऊन मी पुन्हां माघारा भगवंतरावांच्याकडे

मोटारोंतून निघालों. मीं कांहीं तरी बोलावे अशी भगवंतरावांची अपेक्षा होती ती फोल ठरूं लागली. पण त्यांना धीर कुठला निघायला ! ते मला म्हणाले, “ साहेब, तुम्हीं आज पाहिले त्या ऑईल पेटिंगमधली मखली तुम्हांला माहीत नाहीं. असे पहा, भाजीसाठीं हजार तोडलीं जमविण्यापेक्षां एक भोंपळा फोडलेला उत्तम. मी काहीं तितका कुशल चित्रकार नाही खरा; पण जसे गिन्हाईक भेटेल तसे त्याला काम देण्याखेरीज कोणी प्रसिद्धीला येत नाहीं हें मला माहीत आहे. सरसाहेबाना आपल्या पत्नीचे सुंदर चित्र पाहिजे होते. त्यांनींच मला सौंदर्याचे उदाहरण म्हणून सिंगर स्युथिंग मशीनचे कॅलेडर सुचविले, आणि मींही हुबेहूब त्या कॅलेडरची नकल करून सरसाहेबाना दाखविली. त्यांना ती आवडली आणि ते खूप झाले, मग माझे काय जाते ? हे जाहिरातीचे युग आहे. जाहिरातीच्या जोरावर मातीसुद्धा सोन्याच्या भावाने विकता येते. ”

तेथला सारा आदरसत्कार स्वीकारून माघारा जाताना मीं माझ्या मनाशीं म्हटले, ‘मोठेपणाचा मार्ग मरणाच्या मैदानातून जातो’ असे गडकरी म्हणतात ते साफ खोटे. तो मार्ग कोठून जातो हें भगवंतरावांना विचारून घ्या. ते सांगतील कीं, ‘तो जाहिरातीच्या मैदानातून जातो.’

×

×

×

आज त्या गोष्टीला तीन वर्षे झालीं. सुप्रसिद्ध चित्रकार श्री. भगवंतराव नुकतेच नूतन वर्षाच्या पदवीदानसमारंभात रावसाहेब झाले असून ते स्वतःच्या मालकीच्या मोटारोंतून फिरत असतात. आणि इतर मोठमोठे चित्रकार अर्थातच त्यांच्या नांवानें बोटें मोडीत पायांनीं हिंडत असतात.

## आंधळा !

सूर्यप्रकाशापासून आम्हांला अनुपम आनंद उपभोगावयाला मिळतो, हा काय चमत्कार आहे ? सूर्यकिरण पृथ्वीवर येऊन पोहोचले की आपली अंतःकरणे ताज्या फुललेल्या फुलांसारखी टवटवीत होतात. कां ? वर निरभ्र निळे आकाश पसरले आहे, सर्व शेते हिरवींगार दिसत आहेत, अशा निसर्गसौंदर्यात रमतांना आम्हाला असे वाटते की हे सर्व जीवन—हे सर्व सौंदर्य आपणाला देणारा जो सूर्य, त्याला जाऊन प्रेमाने मिठी मारावी !

ही झाली आम्हां डोळसाची अवस्था ! पण त्याच वेळी आंधळ्यांना काय वाटत असते याचा आपण कधी विचार करतो का ? उभ्या जन्माच्या आधारीआधारांत खितपत ते बिचारे लोकांच्या दरवाजात बसलेले असतात, अथवा भिक्षा मागत रस्त्याने हिंडत असतात. सभोवार सृष्टि इतकी सौंदर्याने व आनंदीआनंदाने फुललेली असते; परंतु त्यांना त्याचे काय होय ? कोठे कोणी जनावर अंगावर चालून आले तर ते चुकवितांना व कुत्र्यांच्या हल्लापासून स्वसंरक्षण करतांना बिचाऱ्यांना ब्रह्माण्ड आठवते.

सूर्य मावळला की त्या बिचाऱ्यांना कोणाच्या धाकट्या भावाने तर कोणाच्या धाकट्या बहिणीने तर कोणाच्या डोळस म्हाताच्या आईमावशीने हाताला धरून अथवा हातगाडीवरून ढकलीत घरी आणावे, तेव्हां मुलीने अथवा मुलाने म्हणावे, “आजचा दिवस किती छान होता ! हवा किती छान पडली होती !”

आणि ते ऐकून त्या अभागी आंधळ्याने म्हणावे, “हवा छान पडली होती हे मीदेखील ओळखतो. कारण माझी बुबुळे आज एकसारखी जत्रेतील मुलांसारखी आनंदाने चुळबूळ करीत होती. ”



अशाच एका अभागी आंधळ्याचें करुणास्पद जीवन मला माहीत आहे. खरोखर, त्याच्याइतके बलिदान करण्याची पाळी जगांत आंधळ्यांतदेखील फारच थोड्यावर येत असेल.

तो कोकणातल्या एका शेतकऱ्याचा मुलगा होता. तो जन्मतःच आंधळा होता बिचारा ! त्याची आईबापे जिवत होती तोवर ती त्याची योग्य काळजी घेत. त्याच्या जन्माधतेमुळे त्याची जी गैरसोय होत असे, ती अर्थातच कोणाला टाळून टाळतां येण्याजोगी नव्हती. एरव्हीं त्याचे जीवन मातापितराच्या मायेच्या पाखरछायेत सुखाने जात होते. मात्र तीं मातापितरे वारलीं, आणि त्या दिवसापासून त्याच्या कष्टमय जीवनाला सुरुवात झाली. तो आपल्या बहिणीवर पोटासाठीं अवलंबून न्यसल्याने बहिणीच्या सासरच्या मडळीला वाटे कीं काय पीडा आमच्या राशीला आली आहे ही ! आमच्या ताटातला घास ओढून खायला ह्या बकासुराला देवाने ह्या जगात पाठविले तरी कशासाठीं न कळे ! ” तो जेवायला बसला कीं प्रत्येक घांसाबरोबर त्याला असे उपमर्दकारक अपशब्द गिळावेच लागत. जणू काय तेच त्याचे तोडीलावणे ! आणि त्याला अन्न जे दिले जाई तेहि शिळेपाके, मुग्या आलेले, आणि तेहि जेमतेम त्याला जगावयाला पुरेल इतके !

आणि तेदेखील त्याचेच बरे ! त्याच्या मेहुण्यानें त्याच्या पित्याच्या मृत्युसमयीं त्या आंधळ्या जीवाची सर्व प्रकारची काळजी घेण्याचे कबूल करून त्याची थोडीशी—निदान तीनचार माणसांच्या निर्वाहाला निर्वेधपणे पुरेल इतकी इस्टेट बळकावली होती !

त्या आंधळ्याचीं चर्या पांडुरकी फिक्कट दिसे. व डोळे मोठे निस्तेज कवड्या सारखे दिसत. घरातील माणसाची मर्मभेदक बोलणीं खाताना तो इतका शान्त व स्तब्ध असलेला दिसे कीं कोणाला वाटावे त्याला त्याची जाणीव तरी आहे कीं नाहीं ?

दुसरें; ममतालुपणा म्हणजे काय याचा त्याला उभ्या आयुष्यात अनुभव नव्हता. त्याचीं मातापितरे त्याची काळजी घेत म्हणजे तरी काय; पोटचा गोळा सुखाने जगवण्यापुरती ! त्याच्या आईला त्याचा तिरस्कार वाटे. कसली पीडा ही आपल्या कुशीला आली असें तिला वाटे. उप.

क्षेग तर काहीं नाहीं; उलट कामधाम करताना पायांत कोलदांडा घातल्या-सारखा ! आईच ती असल्याने तिने त्याला ठार मारले नाहीं हे निराळें. पण एकंदरीत गोठ्यातल्या भाकड गाईसारखी अथवा लगड्या पारड्यासारखी तिला त्याची अडचण वाटे हे काहीं खोटे नाहीं.

त्याचा रोजचा कार्यक्रम असा कीं पानावर पडतील ते शिळेपाके चार घांस सेवन केल्यावर उन्हाळ्यात घराच्या दरवाजापाशी जाऊन बसावे. हिंवाळ्याच्या दिवसांत शेकोटीपाशी जाऊन कोपऱ्यांत बसावे. आणि एकदा बसावे ते रात्रीपावेतो उठूं नये. तो कधी काहीं हावभाव करित नसे की चर्येवर काहीं भाव दाखवीत नसे. त्याची बुबुळे मात्र कधी कधी कांपरे भरल्यासारखीं आघळेपणाने त्याच्या पापण्याखालीं झाकली उघडलीं जात. त्याला काही बुद्धि असेल का ? काहीं विचारशक्ति नसेल का ? स्वतःच्या अस्तित्वाची काहीं जाणीव नसेल का ? होती की नव्हती याची कोण कशाला विचार करतें ?

असा क्रम काही वर्षे चालला होता. परंतु त्याच्या कोणतेंहि काम करण्याच्या असमर्थतेमुळे त्याला सर्वांनीं—घरच्यानी व बाहेरच्यानी हसावे, त्याचा उपहास करावा; लहान मुले पतगाच्या पायाला दोरी बाधून त्याला हवेंत उडवून छळण्यात मौज मानतात तसा ज्याने त्याने आपल्या निर्दय करमणुकीकडे त्याचा उपयोग करावा. घरचीं माणसेच अशीं वागूं लागल्यावर शेजारीपाजारीहि तर्शांच वागलीं तर त्यात नवल नाहीं.

त्या बिचाऱ्याच्या आघळेपणावरून लोकांनीं नाना प्रकारचे विनोदी चुटके रचावे व म्हणावे इतराचे कशाला खुद्द घरचींच माणसे असें करीत. तो सर्वांच्या करमणुकीला उपयोगी पडावा म्हणून त्याच्या मेहुण्याने त्याला जेवण देण्याच्या वेळा मुद्दाम अशा मुक्कर केल्या कीं, त्या वेळीं शेजारीपाजारी शेतकऱ्यांना व खुशाल चेडूंना नियमिपतणे तेथें येऊन आपल्या जिवाची करमणूक करतां यावी. ही लोकांची करमणूक होत असतांना त्या बिचाऱ्या आंघळ्याला मरणप्राय दुःख होत असे. पण त्याची पर्वा कोण करतो ? जगांत दुबळ्याचा वाली कोण आहे ?

त्याच्या जेवण्याच्या—वेळीं त्यांतहि त्यांची करमणूक !—खरेच विस्मय वाटण्यासारखी गोष्ट आहे ही ! त्याचें ताट वाढले गेलें कीं कोणी तरी घरचें

मांजर अथवा दारचा कुत्रा याला त्या ताटापाशीं आणून सोडावें. त्या जनावराला आंधळ्याचा दुबळेपणा तेव्हाच ओळखतां येई, व तें त्या अन्तकर सुखानें ताव मारू लागे. आंधळा व मांजर अथवा कुत्रा एका ताटांत जेवतांना पाहून इतरांनीं खूप हसावे. पण तेंहि अशा बेताने कीं, आंधळ्याला त्याची दाद लागू नये. मग त्या जनावराच्या खाण्याच्या मचमचीचा भास होऊन आंधळ्याला जाग मिळाली की त्याच्या हालचालीवरून त्या धूर्त जनावराला तेव्हांच त्याची जाग मिळे; व ते माराच्या भयाने अगोदरच तेथून पळून जाई.

मग मात्र प्रेक्षकांच्या आनंदाला व हास्याला पारावार उरत नसे. मग जो कांहीं धांगडधिंगा त्यांच्यांत चाले तो विचारू नये. ते सर्व ऐकत असतांना तो बिचारा आंधळा उजव्या हाताने पोटांत काटे भरल्यासारखे अन्न भरी, व डाव्या हाताने माजराकुत्र्याला वारीत राही.

एखादेवेळीं त्या लोकांनीं त्याला बाटलीचीं बुचे, लांकडाचे तुकडे, घाणेरड्या झाडपाल्याला नावापुरते तिरखटमीठ फासून त्याच्यापुढें ठेवावीत ! त्या बिचान्याला तें खरोखर काय आहे हे दिसत नसल्याने तो जें कांहीं पानावर पडे ते मुकाट्याने खाई !

असे कांहीं दिवस गेल्यावर लोकांना ह्याहि करमणुकीचा कंटाळा येऊ लागला. त्याच्या मेहुण्याला तर वाटे, ही पीडा एकदांची मरत कां नाहीं ? याला पोसायचे तरी आणखी किती दिवस ? त्या रागाच्या भरांत एकदां त्याने त्या आंधळ्याला खूप मारलें, व त्याचे दोन्ही हात दोरीनें घट्ट बांधून ठेवले. तेव्हां आपली सुटका करून घेण्यासाठीं व शक्य तर आपला छळ करणाऱ्याला दोन तडाखे देण्यासाठीं आंधळ्याने व्यर्थ धडपड केली, ती पाहून मेहुण्याच्या मनाची खाशी करमणूक झाली.

अखेर त्यांना एक नवी करमणूक सुचली. घरची मंडळी, आला मेला, शींवेशेजारी, गांवांतील दरएक उडाणटप्पूदेखील येतां जातां त्यांच्या तोंडावर एखाददुसरी चापट मारी. कोणी चिमटा घेई, कोणी खडे मारी, कोणी धूळ फेकी; अशा प्रत्येक वेळीं त्याच्या डोळ्यांच्या पापण्यांची उघड झांप काय ती होई, पण तेवढेच. ह्या चांडाळांपासून स्वसंरक्षण करण्यासाठीं आपण कुठें व कसें लपावें हें कांहीं त्या बिचान्याला कळत नसे. अन्न

स्थितीत कोसळणारे आकाश पायांवर तोलून धरण्यासाठी टिटवी पाय वर करून उताणी झोपते म्हणतात; त्याप्रमाणे लोकांचा अगदी निकटचा हल्ला चुकविण्यासाठी तो आपले बाहू पसरून धरी !

अखेर त्याला भीक मागण्याचा प्रसंग आला ! आला कसला ? त्याच्या मेहुण्याने तो प्रसंग त्याच्यावर आणला, त्याला मोठ्या रस्त्याच्या बाजूवर नेऊन उभे करण्यांत येत असे. तेथे तो दोन्ही हात पसरून ' आंधळ्यावर दया करा ' असे ओरडत असे. तेवढ्याने भागत नाही असे पाहून त्याला रस्त्याच्या कडेला एक वस्त्र पुढे पसरून बसविण्यांत येऊ लागले. परंतु त्या गांवचे लोक इतके चैनी व परोपकार करण्याइतके सधन नव्हते; शिवाय ते ज्या आंधळ्याला आपला करमणुकीचा विषय बनवून चुकलेले, त्याच्यावर ते दया कोठली करतात !

नंतर मात्र त्या आंधळ्याचा सर्वांकडून विशेषतः घरांतून, व म्हणूनच बाहेरूनहि भयकर द्वेष व छळ होऊ लागला. आणि अखेर तो बिचारा यातनांतच पुढे मरून गेला !

एका हिवाळ्यांत थडी इतकी कडाक्याची पडली की, गावातील विहिरी-तळ्याचे पाणीदेखील गोठले पाखरे झाडावरून गारठून मरून खाली पडलीं, व उभीं पिके थडीच्या कडाक्याने करपून गेलीं. अशा वेळीं मोठ्या सकाळींच त्या आंधळ्याच्या मेहुण्याने त्याला तेथून गांवात दूर मोठ्या रस्त्यांन चालवीत नेले, व भिक्षा मागण्यासाठी त्याला तेथे उभे केले. तेथे तो बिचारा सारा दिवस भिक्षा भागत उभा होता ! रात्र पडली व घरची माणसे ह्याची चौकशी करू लागलीं, तेव्हा मेहुणा उत्तरला, " मी शोधून शोधून दमलो; पण त्याचा कोठे तपासच लागत नाही." तो नुसते एवढेच सांगून थांबला नाही; तो वर आणखी असेहि म्हणाला, " त्याच्या-साठी कशाला इतकी काळजी करतां ! तो थंडीने गारठल्यामुळे दुसऱ्या कोणाच्या तरी आश्रयाने दूर गेला असावा. त्यांत एवढे भिण्याजोगे काय आहे ? तो उद्यां जेवणाच्या वेळीं नेमका येतो कीं नाहीं पहा !"

परंतु दुसरा दिवस उजाडला, मावळला व तरी तो आंधळा कांहीं माषारा आला नाहीं.

तो तेथे थंडीत उभा राहून राहून कुडकुडला, थंडीने अगदीं गारठून गेला, व आतां थंडीतून आपण कांहीं वांचत नाही अशी खात्री होतांच तो जिवाच्या आशेने चालू लागला. थंडीने सभोवर सर्वत्र कडाका उडवून दिल्यामुळे पाण्याच्या डबक्यांत पाय पडला तरी बर्फाच्या दगडाची ठेच लागावयाची, व दगडाची ठेच लागली तरी बर्फासारखा गार लागावयाचा. तशात तो आधळा ! त्या आपत्तींत त्याला घर कांहीं केल्या सांपडले नाही. घर नाही तर नाही; निदान एखादे घर—निवाऱ्याची जागा तरी मिळावी ह्या आशेने बिचारा एकसारखा वणवण करीत होता.

हिंडतां हिंडतां तो एका शेतांत शिरला. शेत आहे, पायाखालची वाट नाही, हे कळतांच तो त्यांतून बाहेर पडण्यासाठीं अधिक वळवळू लागला, तो अधिकच गुरफटला गेला. इतका वेळ गारठलेल्या त्याच्या अगाला शेतांतील रोपांचा ओलावा जखमी शरीरावर सुया टोचाव्या तसा तापदायक होऊ लागला. त्याचे स्नायु इतके बधिर झाले व पाय इतके गारठून गेले की त्याच्या शरिराला पुढे गतीच मिळेना; त्यामुळे तो तेथेच शेतांत मटकन खाली बसला, तो बिचारा पुन्हां कांहीं उठला नाही !

त्या रात्रीचा थडीचा कडाका तर पूर्वीपेक्षांहि भयंकर होता. त्या कडाक्यांत गतप्राण होतांना त्या बिचाऱ्याला अर्थातच भयंकर यातना झाल्या असतील. मरण लौकर येईल तर बरे असे मनांतून वाटत असतांहि मरण दूर उभे राहून हसत असेल !

पण अखेर मरणाला दया आली म्हणा, कीं निसर्गाला दया आली म्हणा, तो आधळा जेथे मटकन खाली बसला होता ती जागा शेतांतील पडक्या विहिरीच्या कांडीची होती. ती विहीर त्या मध्यरात्रीच्या सुमारास केव्हां तरी कोसळली. अर्थात् तो विहिरांत पडला, व त्याच्या अर्धमेत्या शरीरावर दगडामातीचा ढिगारा पडला !

त्याच्या नातलगर्नांनी त्याचा शोध केल्याचा पुरता बहाणा केला. फार काय, त्याचा शोध लागत नाही म्हणून दुःखानें रडण्याचें नाटकहि त्यांनीं बेमालूम पार पाडले.

अणखी आठवडाभर तरी थंडी तशीच कडाक्याची पडली. तरीहि एके दिवशी त्या थंडीतूनच त्या शेताचा शेतकरी आपल्या शेताची हालहवाल पाहण्यासाठी तिकडे गेला, तेव्हां दुरूनच कावळ्यांचा व गिधाडांचा भला मोठा थवा त्या विहिरीसभोवार व वर आकाशांत घोंगावतांना त्याला दिसला. ते पक्षी पुन्हा पुन्हा वर आकाशांत भराऱ्या मारीत, व पुन्हा विहिरींत घुसत. हा काय प्रकार आहे याचा शोध लावण्यासाठी शेतकरी विहिरीपाशी गेला. आत डोकावून पाहतो तो आधळ्याचे अर्धेअधिक कुरतडलेले प्रेत त्याला दिसले. त्याच्या डोळ्याच्या तर अगदी खाचा झाल्या होत्या. त्यांतील बुबुळाचे मांस कावळ्यांनी केव्हांच बोकून खाल्ले होते !

आतां केव्हांहि आकाश निरभ्र दिसले व हवा आल्हाददायक पडलेली दिसली, कीं मला त्या अभागी आधळ्याची आठवण हटकून होते; व त्याच्या दुदैवी जीवनाचे भेसूर उद्वेगजनक चित्र जणुं मूर्तिमत डोळ्यांसमोर उभे राहतें. त्याचें मरण अत्यंत भयकर तर खरेंच; पण पुन्हा वाटते, तें भयकर मरण तरी एकपरीने त्या बिचाऱ्याच्या यमयातनाचा शेवट करू शकलें !

निदान त्याच्या नातलगाना तरी त्याच्या मरणामुळे अगदीं हायसे वाटलें यांत तर काहींच शका नाहीं !

## माझा फोटो

‘ शतावरी ’ या टोपण नांवाखाली ‘ मेदिनी ’ मासिकाच्या खास अंकांत आलेली माझी गोष्ट वाचून कोणाला काय वाटले असेल तें वाटो; पण त्या गोष्टींतला फोटो पाहून मात्र अनेकांना अनेक प्रकारे कांहींतरी वाटले, असे माझ्याकडे आलेल्या कांहीं पत्रावरून व इतर अनेक बातम्यां-वरून मला वाटते.

त्या फोटोचें रहस्य मी कशाला उकलून दाखवू ? झांकली मूठ सव्वा-लाखाची.

गेल्या दहा तारखेला माझ्या मैत्रिणीकडून अचानक मजकडे एक पत्र आलें. त्या पत्रांत तिने लिहिले होतें, “ मेदिनी ’ मासिकाच्या संपादकांकडून तुला देण्यासाठीं माझ्याकडे एक पत्र आले आहे, तें यासोबत पाठवीत आहे. ”

तें पत्र मीं कुतूहलानें उघडलें व प्रथम ते कोणी लिहिलें असावें हें ओळखण्यासाठीं पत्राखालीं सही कोणाची आहे ते पाहिलें. ‘ पिकलेले फणस ’ या नांवाच्या लघुकथासंग्रहाचा कोणी एक लेखक चंद्रशेखर या नांवाचा होता; त्याचे तें पत्र होतें.

त्या पत्रांत पुढील मजकूर होता.

“...आपली गोष्ट वाचली. आपण जरी त्या गोष्टीची भाषा अजिबात बदलून ‘ कळ्यांचे निःश्वास ’ कर्ती विभावरी शिरूरकर आणि ह्या गोष्टीची लेखिका ह्या भिन्न आहेत असें दाखविण्याचा प्रयत्न केला आहे, तरी ह्या दोन्ही लेखिका एकच आहेत हें दाखवण्यांतल्य मर्मज्ञ तेव्हांच ओळखू शकेल.....आपली व माझी जरी प्रत्यक्ष ओळख नाही, तरी मी

जसा आपणाला नांवाने व आपल्या लेखनावरून ओळखतो, तशाच आपणही माझ्या लघुकथांवरून मला खास ओळखीत असाल. मी आपल्या वाङ्मयाचा मूळपासूनचाच चहाता आहे, व मी मुद्राशास्त्रांत आणि मानसशास्त्रात पारंगत आहे. आपल्या पूर्वीच्या लिखाणावरून माझी जी कल्पना आपणाविषयी झाली होती, ती मेदिनीत प्रसिद्ध झालेला आपला फोटो पाहून दुणावली आहे. आणि तितक्याच प्रमाणात आपणांविषयीचा माझ्या मनातील आदरही वाढला आहे. मी जर चित्रकार असतो, तर आपल्या वाङ्मयात प्रतिबिंबित झालेल्या आपल्या स्वभावाच्या आधारे मी कल्पनेने आपली जी प्रतिमा चित्रित केली असती, तिच्याशी आपल्या मेदिनीतील फोटोचे शेकडा शंभर टक्के साम्य आहे. आणि त्यामुळेच माझ्या मनातील आपणांविषयीचे कुतूहल जोराने जागृत झाले आहे.

आपणाशी प्रत्यक्ष परिचय व्हावा अशी माझी अतःकरणापासूनची इच्छा आहे. आपण एकवार कृपा करून मला भेटू शकाल काय ? याचा अर्थ आपण मजकडे भेटीला यावे असेच काहीं मी म्हणत नाहीं. आपणाकडे मला भेटीला बोलावले तरी चालेल. आपल्या चिरमित्रत्वाची पवित्र भावनेने अपेक्षा करणारा मी आहे, व आपल्या नावाचा आज सर्वत्र जो बोलबाला होत आहे, त्याला बहुतांशी मी कारण आहे हे मी एथे मुद्दाम सुचवून ठेवतो. इतकी सवेदना आपणाविषयी माझ्या हृदयांत का उत्पन्न व्हावी हें मलाच कळत नाहीं. यांतही परमेश्वराचा काहीं तरी गूढ हेतु असला पाहिजे. परमेश्वरी इच्छेचा पार कोणाला तरी कधी लागला आहे काय ? पहिल्या वहिल्या पत्रमय भेटीत यापेक्षां जास्त लिहिणें अप्रासंगिक ठरण्याचा सभव असल्याने मी जास्त काहीं तूर्त लिहीत नाहीं. पत्रोत्तर अवश्य यावे....”

मांजराचे पजे जसे त्याच्या पोटान्त ओढलेले असतात, तसे चंद्रशेखरांचें तें पत्र मला वाटलें. त्या पत्रातील खोडसाळपणा माझ्या मनाला तेव्हांच पटला, माझ्या लेखनावरून माझा स्वभाव ओळखणाऱ्या, व त्या ओळखीवरून माझे स्वरूपही ओळखून त्या शानाच्या जोरावर माझी स्तुति करणाऱ्या मनुष्याच्या उल्लूपणाचा आणखी काहीं पुरावा पाहिजे असें मला तरी वाटत नाहीं.



पण सहज जर समाजांतील एका गाळीं व रत्नाची ओळख होते आहे, तर ती टाळा कशाला ? मी माझ्या मनाशीं ठरविले कीं, चंद्रशेखरांची ओळख करून घ्यायचीच.

परंतु ओळख झाल्यानंतर झांकली मूठ सव्वालाखाची उघडी होण्याचा संभव, आणि मग चंद्रशेखर कदाचित् माझ्याकडे येत नाहींसे व्हावयाचे. तसे मला व्हावयाला नको होते. मला तो एक मनुष्यस्वभावाचा मासला चांगलाच पडताळून पहावयाचा होता.

त्या बाबतीत मी अंमळ घाडसच करायचे ठरविले, व चंद्रशेखरांना पत्र लिहिले. त्या पत्रांत मी त्यांच्या पिकलेल्या फणसांची ओतप्रोत स्तुति करायला विसरले नाहीं. त्याबरोबर त्यांना असेही लिहिले की—ते काय लिहिले ते खुलासेवार सांगून काय करायचे आहे ? त्यांच्या पत्रांतील मुद्रांचीच पडसाद माझ्या उत्तरात उमटला होता, एवढे सांगितले म्हणजे पुरे आहे.

मात्र त्या उत्तरात मी एक खोच मुद्दामच ठेवून दिली होती; आम्ही बायका फोडणीचे तेल नीट तापले की नाही हे पहाण्यासाठी त्यात चार मोहरीचे दाणे टाकून पहात नाहीं का ? त्यातलाच तो प्रकार होता. मी पत्र पाठविले ते मुद्दामच माझ्या मैत्रिणीच्या पत्र्यावरून, कारण माझा खरा पत्ता मला मुद्दामच द्यायचा नव्हता. ती सारीं कारणे मी माझ्या मैत्रिणीला समजावून सांगितलीं, व तिला विश्वासात घेऊन पुढे वागावयाचे ठरविले. मेदिनींत माझा फोटो प्रसिद्धीसाठीं द्यावा कीं नाहीं या बाबतींतही मी तिलाच पुढाकार घेण्याची संधि दिली होती.

चंद्रशेखराना लिहिलेल्या त्या पत्रांत असे दर्शविले होते कीं, मी लग्न करीपर्यंत कोणत्याही पुरुषाला माझी ओळख करून देऊ इच्छित नाहीं. त्याचीं कारणे म्हणून मी स्पष्ट लिहिले होते कीं, स्त्रियांची ओळख कोणतेही पुरुष जेव्हां करून घेऊ इच्छितात, तेव्हा त्या ओळखीच्या मागे डोकावणाग हेतु नेहमींच स्तुत्य असतो असे नाहीं.

आपले दोष आपणाला कबूल करायला काय हरकत आहे ? एखाद्याला प्रथम लाथ मारून मागाहून त्याला नमस्कार करणें ही एक खोडच मला जडलेली आहे असे म्हटले तरी चालले. आणि माणसाला स्वभावधर्म थाडोच झांकून झांकतां येतो ? माझ्या पत्रांतील सडेतोड नकाराने हिंघुटी झालेल्या

चंद्रशेखरांच्या मनाला लगेच हुरूप प्राप्त व्हावा म्हणून मी त्या पत्रांत अखेर लिहावयाला चुकलें नाहीं कीं, लम्बापूर्वीं परपुरुषाशीं कोणत्याच प्रकारें मैत्री करूं नये अशी माझी इच्छा असतांही मी आपणाशीं पत्रव्यवहार करते, ही बुद्धि देवाने मला कां दिली कळत नाहीं. यांत देवाचा कांही तरी उदात्त हेतु असला पाहिजे. हे माझ्या पत्रांतले अखेरचे शब्द फांसेपारध्याच्या फांसाला असणाऱ्या निसरगांठीवजाच होते.

माझे पत्र चंद्रशेखरांना पोहोचतांच त्याचा मला हवा होता तोच परिणाम नेमका झाला, आणि त्यांनाही वाटले असेल कीं, आपण खडा टाकला तो बरोबर लागू पडला. माझ्या पत्रात मी ईश्वरेच्छेविषयीं एक सूत्रमय वाक्य लिहिले, तर चंद्रशेखरांनीं त्याला उत्तरादाखल लिहिलेल्या पत्रांत त्या सूत्रावर एक महाभारत रचलें. त्या साऱ्याचा निष्कर्ष हाच कीं, त्यांची माझी एकदां भेट व्हावी आणि आमच्या मैत्रीला दृढता यावी.

त्याच पत्रांत चंद्रशेखरांनीं आणखीही तारे तोडले होते. 'तुम्ही माझ्याशीं लग्न करतां का?' असे त्यांनीं उघड उघड विचारलें नाहीं इतकेच; पण 'तुमच्यासारखी सहचारिणी देवाने मला द्यावी' अशी देवाची प्रार्थना जी त्यांनीं त्या पत्रात केली होती, तिचा अर्थ तोच.

ते चंद्रशेखराचे पत्र वाचून माझी मैत्रीण मला म्हणाली, "शतावरी" इतका उल्लू मनुष्य हा दिसतो, याची आपण एकदा खाशी फटफजिती करू या ना?"

मी म्हटलें, "तू काय करशील त्याला माझी पूर्ण मान्यता आहे."

"बैस तर मग खालीं, आणि लिही पत्र मी सांगने तसें" असें म्हणून माझ्या मैत्रीणीनें बळेच मला खालीं बसविलें आणि माझ्याकडून चंद्रशेखरला पत्र लिहाविलें. त्या पत्रात मुख्य मजकूर चंद्रशेखरांनीं माझ्या भेटिला यावें असा विनीतवजाच होता.

"आतां पहा तो आशाळभूत कुत्र्यासारखा धांवत येतो कीं नाहीं तो!"

मी म्हणालें, "येऊं दे तर खरा! मग पुढचें पुढें पाहतां येईल."

अगदीं आमच्या अपेक्षेप्रमाणेच झालें. चंद्रशेखरांचें मला उलटपार्श्व पत्र आलें, त्यांत दुसऱ्या दिवशीं सायंकाळीं भेटिला येंतों असा मजकूर होता.

ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशीं चंद्रशेखर माझ्या भेटीला आले. भेटीची जागा मीं मुद्दामच माझ्या मैत्रिणीच्या घरची दिली होती. आणि भेटींत कसे कसे वागायचे हेही आमचे आगाऊच ठरले होते.

चंद्रशेखर आंत आले तेव्हां माझ्या मैत्रिणीने त्यांना आदरपूर्वक खुर्चीवर बसायला सांगितले. मी जवळच खुर्चीवर बसून सारा प्रकार पहात होते.

“ आपण शतावरीबाईंना भेटायला आलात काय ? ” माझ्या मैत्रिणीने विचारले.

“ होय. ” चंद्रशेखर उत्तरले.

“ पण त्या कांहीं जरूरीच्या कामासाठी आजच मुबईला निघून गेल्या. ”

“ त्या केव्हा येणार आहेत ? ”

“ बहुधा एक दोन दिवसांनी येतील. ” माझ्या मैत्रिणीने हंसतमुखाने म्हटले, “ आपला आणि शतावरीचा पत्रव्यवहार मीं सारा वाचला आहे. त्या बाबतींत मीं तुम्हाला एक गोड प्रश्न विचारला तर राग नाही ना येणार ? ”

एखादा पांथस्थ वाट चालतां चालता भुकेने व्याकूळ होऊन पिकलेल्या अन्नफलांनीं शोथबलेल्या आम्रवृक्षाखालीं विसांब्यासाठीं बसावा, आणि श्वावर बसून पिकलेल्या आव्यावर चोच मारतांना एखाद्या राघुला पाहून तो आंबा आता पडेल आणि आपण झेलू या आशेने त्याने दोन्ही हात पसरावे, तशी चंद्रशेखरांची तेव्हा अवस्था झाली होती. ते म्हणाले, “ विचारा, अवश्य काय ते विचारा. ”

“ आपणाला शतावरीच्या गोष्टी खरोखरच आवडतात का ? ”

“ अर्थात्. ”

“ आपण माणसाचे रूप, बुद्धि आणि गुण यांपैकीं जास्त महत्त्व झाला देतां ? ”

“ तुमची माझ्याविषयीं काय कल्पना आहे ? माझ्या पिकलेल्या णसांतील गोष्टी तुम्ही वाचल्या असतीलच. त्या गोष्टींत माझ्या अंतःकरणाचें सें आविष्करण झालेले आहे असें मला वाटतें. ”

“ आपण रूपवैभव आणि धनवैभव याला गुणवैभव आणि बुद्धिवैभव

यांच्या मोलाने लेखायला मुळीच तयार नाही, अशी आपल्या गोष्टी वाचून माझी कल्पना झाली आहे. खरे आहे का हे ? ”

“ माझ्या गोष्टी हे माझ्या अतःकरणाचे प्रतिबिंब आहे. ”

“ मग आपण शतावरीच्या रूपाला तिच्या गुणाइतके महत्त्व मुळीच देत नसाल. ”

“ हे काय विचारायला पाहिजे ? ”

“ आणि समजा, शतावरी कुरूप असली तरीदेखील ती तुम्हांला आवडेलच. ”

“ हा प्रश्न इथे अप्रस्तुत आहे. मला हे सौंदर्याचे अवडंबर मुळीच मानवत नाही. ”

“ मग आता एक प्रश्न विचारू का ? ”

“ हो, विचारा. एक सोडून शंभर प्रश्न विचारा. ”

“ आपण शतावरीशीं लग्न करायला तयार आहात का ? ”

“ शतावरी माझ्याशीं लग्न करायला तयार आहे का ? ”

“ समजा, ती तयार आहे. ”

“ तर मग मीही तयार आहे. ”

“ समजा, माझ्या शेजारीं बसलेली हीच शतावरी आहे; आहे हिच्याशीं तुमची लग्न करण्याची तयारी ? ”

“ अशी माझी थट्टा करता ? ”

“ थट्टा नव्हे, तुमच्या गळ्याशपथ तुम्हाला सांगते मी, हीच ती आपली शितावरी. ”

“ मी आंधळा आहे असे समजू नका. मला डोळे आहेत, त्यांचा फोटो मी ‘मेदिनी’ मासिकाच्या खास अकांत त्याच्या गोष्टींत पहिला आहे. माझी अशी फसवणूक का करता ? ”

“ आता बोलूच का ? मी तुमची फसवणूक करीत नाही. तुम्हीच तुमची फसवणूक करीत आहा. महाराज, आपण पाहिला तो शतावरीचा फोटो नसून ते एका कादंबरीवरील मलपृष्ठावरचें चित्र आहे. खरी शतावरी माझ्याजवळ बसलेली आहे हीच होय. ”

असे म्हणून माझ्या मैत्रिणीने माझ्याकडे बोट दाखविले. आम्हा दोघांनाही तेव्हां हसू आवरेनासें झाले.

चंद्रशेखर कडू काकडी चावत्यासारखे तोंड कडू करून म्हणाले, “तुम्ही सांगतां हे जर खरे असेल, तर ह्या चुकीची दुरुस्ती व्हावयाला नको हाती काय ?—शतावरीबाई, हे सारे खरे काय ?”

“होय.” मी उत्तरलें, “शतावरी म्हणतात ती मीच.”

“तर मग तुमच्याऐवजी दुसराच फोटो गोष्टीत दडपून छापणाऱ्या संपादकाला काय म्हणावे ?”

“हाच प्रश्न मी तुम्हांला केला तर ? त्या संपादकांच्या वतीने मी तुम्हाला सागत्ये की, बायकांचे फोटो पहायला हुरळलेले वाचकच आपल्यात फार. मी म्हणतये, तुम्हांला शतावरीच्या गोष्टी आवडतात ना ? मग त्या जाचा आणि त्यातच आनंद माना. पण व्यक्तिशः तुम्ही त्या वर्गातले दिसत नाही. स्त्रियांकडे असल्या हिणकस दृष्टीने पहाणाऱ्या तुमच्यासारख्या पुरुषांच्या डोळ्यात अजन घालण्यासाठी मी म्हणते, संपादकांनी केलें तेच योग्य केले.”

यावर चंद्रशेखर जास्त कांहींच न बोलता खट्टू होऊन तडकाफडकीं निरोप घेऊन निघून गेले. त्याची आणि माझी पूर्वीची ओळख नव्हतीच आणि आतां तर ते मला कुठेच दिसत नाहीत. कोणी कोणी सागतात की, शतावरी ही कोण याचा निष्कारण काथ्याकूट करणाऱ्या उपद्रव्यांपी गळघोट्या लोकांच्या ताडघातून ते हिंडत असतात.

# दि सहाद्रि

“ ह्या विमा कपनीच्या भागात गुतविलेले भांडवल म्हणजे सुरक्षित व किफायतशीर ठेव होय. त्याप्रमाणेच ह्या कपनीत उतरलेला विमा ही आपली व आपल्या परिवाराची खरी तरतूद होय. ”

असे प्रत्येकाला वाटण्याचे कारण—

- १ इतरात जे चांगले आहे ते हिच्यांत आहे.
- २ इतरांत नाहींत त्या उत्कृष्ट योजना हिच्यांत आहेत.
- ३ आजारीपणा, ऑपरेशन, बाळतपण वगैरे प्रसंगी विमेदारांना मोफत औषधोपचार देण्याची नवी योजना आहे.
- ४ बोनस गॅरंटीड असल्याने सस्था नवी की जुनी हा प्रश्नच उरत नाहीं.
- ५ याखेरीज तज्ञांची देखरेख, विमेदारांना अभिनव सवलती, अशा अनेक प्रकारच्या आकर्षकतेमुळेच

‘सहाद्रि’ शेअर्स व ‘सहाद्रि’ पॉलिसी

यांसाठी लोकांची उत्कंठा एकसारखी वाढीला लागली आहे.

विशेष माहितीसाठी जिशासूनी व एजट होऊं इच्छिणाऱांनी कपनीकडे पत्रव्यवहार करावा.

इन्शुरन्स कं०, लि०,  
नाशिक.















